

# स्तोत्रसंहिता

## भाग पहिला

### स्तोत्र १

१माणसाने जर वाईट लोकांचा सल्लामानला नाही, तो  
पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावर \* विश्वास  
न ठेचवणाऱ्या लोकांवरोबर राहाणे त्याला आवडले नाही  
तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.

२चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते  
तो त्याबद्दल रात्रिंदिवस विचार करत असतो.

३त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडला लावलेल्या  
झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो तो योग्यवेळी फले  
येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न  
मरणाऱ्या झाडासारखा असतो तो जे काही करतो ते  
यशस्वी होते.

४परंतु वाईट लोक असे नसतात ते वाञ्यावर उडून  
जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.

५त्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर  
चांगले लोक एकत्र आले तर वाईट लोकांना अपराधी  
ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध

ठरविले जाणार नाहीत.

६का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो आणि  
वाईटाचे निर्दलिन करतो.

### स्तोत्र २

१इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत?

ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?

२त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी  
आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.

३ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुद्ध आणि त्याने  
निवडलेल्या राजाविरुद्ध उधेरे राहू आपण त्यांच्यापासून  
स्वतंत्र होऊ.”

४परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा त्या लोकांना हसतो.

५देव रागावला आहे आणि तो त्या लोकांना संगत  
आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली तो

माणूस ... देव किंवा “जो दुश्चांचा सल्ला मानत नाही किंवा  
पापाच्या माराने जात नाही वा टिंगल करणाऱ्याच्या घरात  
राहत नाही त्याला आशीर्वाद मिळतात.”

सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत  
आहे.” यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.

७आता मी तुम्हाला परमेश्वराच्या कराराविषयी सांगतो  
परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो!  
आणि तू माझा मुलगा झालास.

८जर तू विचारले त ती तुला राष्ट्रे देईन या पृथ्वीवरची  
सगळी माणसे तुझी होतील.

९लोट्यांडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा \* नाश  
करते तसा तू त्या राष्ट्रांच्या नाश करू शकशील.”

१०म्हणून राजांनो तुम्ही शाहाणे व्हा राज्यकर्त्यांनो हा  
धडा शिका.

११परमेश्वराच्या आजांचे भीतीयुक्त पालन करा.

१२तुम्ही देवपुत्राशी प्रामाणिक आहात हे दाखवा. तुम्ही  
जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश  
करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात.  
पण इतरांनी मात्र सावधिगिरी बाळगली पाहिजे. तो आता  
आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.

### स्तोत्र ३

दावीद आपला मुलगा अवशालोम याच्याकडून

पळला तेव्हाचे दावीदचे स्तोत्र.

१परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत. खूप लोक माझ्या  
विरुद्ध गेले आहेत.

२बेरेच लोक माझ्याबद्दल बोलत आहेत ते लोक म्हणतात,  
“देव त्याला वाचवणार नाही.”

३परंतु परमेश्वरा, तूच माझी ढाल आहेस तूच माझे  
वैभव आहेस परमेश्वरा मला महत्व \* देणारा तूच आहेस.

४मी परमेश्वराची प्रार्थना करेन आणि तो मला त्याच्या  
पवित्र डोंगरावरून उत्तर देईल!

५मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला  
मार्हीत आहे. मला हे कसे कळतो? कारण परमेश्वर  
मला सांभाळतो माझे रक्षण करतो.

लोट्यांडाची ... भांड्याचा किंवा तू त्यांची लोट्यांडी कांबीने  
काळजी घेशील. तू त्यांचा मातीच्या भांड्याप्रमाणे फोडेशील.

तूच ... महत्व शब्दश: “तू माझे वैभव आहेस तू माझे मस्तक  
उचलणारा आहेस.”

<sup>६</sup>माझ्याभोवती हजारो सैनिक असतील. परंतु मी या शत्रुंना घावराणार नाही.

<sup>७</sup>परमेश्वरा जागा हो! देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस तू जरमाझ्या शत्रूच्या थोबाडीत मारलीस तर त्यांचे सगळे दात पडतील.

<sup>८</sup>परमेश्वरा, जय तुझाच आहे. परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दवा कर.

### स्तोत्र ४

प्रमुख गायकासाठी तंतुवादाच्या साथीने

गावाचे दावीदाचे स्तोत्र.\*

<sup>१</sup>माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक आणि माझ्याशी दवाळू अंतकरणाने वाग. मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.

<sup>२</sup>लोकाहे! तुम्ही आणखी किती काळ माझ्याविषयी वाईट बोलत राहाणार आहत? तुम्ही माझ्याबद्दल संगप्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते.

<sup>३</sup>परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे ऐकतो.

<sup>४</sup>जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका. तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शात पडून राहा.

<sup>५</sup>देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा.

<sup>६</sup>बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगलुपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाह दे.”

<sup>७</sup>परमेश्वरा, तू मला खूप सुखी केलेस. सुगीच्या दिक्षात जेव्हा धनधार्याची आणि द्राक्षासादी समृद्धी असते तेव्हा मला जितका आनंद होतो त्यापेक्षा मी आता अधिक आनंदी आहे.

<sup>८</sup>मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का? कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.

### स्तोत्र ५

प्रमुख गायकासाठी बासीवरील दावीदाचे स्तोत्र.

<sup>१</sup>परमेश्वरा, माझे शब्द ऐक. मी जे सांगायचा प्रवृत्तन करत आहे ते समजून घे.

<sup>२</sup>माझ्या देवा! माझ्या राजा! माझी प्रार्थना ऐक.

दावीदाचे स्तोत्र याचा अर्थ “दावीदेने हे गाणे लिहिले” किंवा “ते त्याच्यासाठी होते असा होऊ शकेल.”

<sup>३</sup>परमेश्वरा, मी रोज सकाळी तुला माझी भेट अर्पण करतो. मी तुझ्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो आणि तू माझी प्रार्थना ऐकतोस.

<sup>४</sup>देवा, तुला वाईट गोष्टी आवडत नाहीत. वाईट लोकांनी तुझ्या जब्ल असणे तुला आवडत नाही. वाईट लोक तुझी उपासना करू शकत नाहीत.

<sup>५</sup>मुख्य तुझ्याकडे येऊ शकत नाहीत. जे लोक नेहमी दुष्टपणा करतात त्यांना तू दूर पाठवतोस.

<sup>६</sup>जे लोक खोटं बोलतात त्यांचा तू सर्वनाश करतोस. जे लोक दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी गुप योजना आखतात ते परमेश्वराला आवडत नाहीत, परमेश्वर त्यांचा द्वेष कररो.

<sup>७</sup>परमेश्वरा, मी तुझ्या विपुल कृपेमुळे तुझ्या मंदिरात येईन. मी पवित्र मंदिरात भीतीपेटी आणि तुझ्याबद्दलच्या आदरापेटी नतमस्तक होईन.

<sup>८</sup>परमेश्वरा, तू मला जगण्याचा खरा मार्ग दाखवलोक माझ्यातल्या दुबळेपणाच्या शोधात असतात. म्हणून कसे जगावे ते तू मला दाखवा.

<sup>९</sup>ते लोक खेरे बोलत नाहीत, ते खन्याचे खोटे करणारे खोटारडे आहेत त्यांची तोडे रिकाम्या थडग्यासारखी आहेत ते लोकांशी चांगलं बोलतील पण तेही त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठीच.

<sup>१०</sup>देवा, त त्यांना शिक्षा कर. त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. ते लोक तुझ्याविरुद्ध गेले आहेत. म्हणून तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्हांबद्दल शिक्षा कर.

<sup>११</sup>परंतु जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांना सुखी राहू देत्याना कायामचे सुखी कर. देवा, ज्या लोकाना तुझी नांव आवडते त्यांचे रक्षण कर त्यांना शक्ती दे.

<sup>१२</sup>परमेश्वरा, जेव्हा तू चांगल्या माणसांसाठी चांगल्या गोष्टी करतोस तेव्हा तू त्यांचे रक्षण करणाऱ्या मोठ्या ढालीसारखा आहेस.

### स्तोत्र ६

प्रमुख गायकासाठी तंतुवादावरील

शेमीनीथवरचे\* दावीदाचे स्तोत्र.

<sup>१</sup>परमेश्वरा, रागाने मला सुधारू नकोस. रागावू नकोस आणि मला शिक्षा करू नकोस.

<sup>२</sup>परमेश्वरा माझ्यावर दवा कर. मी आजारी आहे आणि अशक्त झालो आहे. मला बरे कर, माझी हाडे खिलखिली झाली आहेत.

<sup>३</sup>माझे सर्व शारीर थरथरत आहे. परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लगाणार आहे?\*

शेमीनीथ हे कदाचित एखादे वाद्य असावे वाद्य लावण्याची काही खास पद्धत किंवा मंदिरातील वाद्यवृद्धात वाद्य वाजवणारे महात्वाचे गट, गाणी वाजवणारा गट.

परमेश्वर ... आहे “मी परमेश्वरा, तुझ्यासाठी किती वेळ?”

<sup>४</sup>परमेश्वरा, तू परत ये व मला पुन्हा शक्ती दे. तू दयालू आहेस म्हणून मला बाचव.

<sup>५</sup>मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत. मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करू शकत नाहीत. म्हणून तू मला बरे कर.

<sup>६</sup>परमेश्वरा, संबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली. माझ्या अशुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे. माझ्या अंथरुणातून अशू ठिकत आहेत. तुझ्याजवळ अशू ढाळल्यामुळे मी आता शक्तिहीन, दुबळा झाले आहे.

<sup>७</sup>माझ्या शत्रुंनी मला खूप त्रास दिला. त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे. आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहेत.

<sup>८</sup>वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा. का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.

<sup>९</sup>परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले.

<sup>१०</sup>माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील. एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लजित होऊन निघून जातील.

### स्तोत्र ७

दावीदने परमेश्वरापाशी गायलेले स्तोत्र हे स्तोत्र बन्यामिनी

कुटुंबातील कुशाचा मुलगा शौल याच्या संबंधी आहे.

<sup>१</sup>परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला बाचव मला सोडव.

<sup>२</sup>तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला बाचवू शकणार नाही.

<sup>३</sup>परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही. मी चूक केली नस्ल्याबदल खात्रीपूर्वक संगंतो.

<sup>४</sup>मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही आणि मी मित्रांच्या शत्रुंना मदतीती केली नाही.

<sup>५</sup>जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर. शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो. त्याला माझे जीवन जमिनीत तुडवू दे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.

<sup>६</sup>परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विश्वद लढ. परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची माणगी कर.

<sup>७</sup>परमेश्वरा, लोकांचा निवाडा कर. साळे देश तुझ्याभोवती गोळा कर आणि लोकांचा निवाडा कर.

<sup>८</sup>परमेश्वरा, माझा निवाडा कर. मी बरोवर आहे हे सिद्ध कर मी निपराध आहे हे सिद्ध कर.

<sup>९</sup>वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर. देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या हृदयात डोकावून बघू शकतोस.

<sup>10</sup>ज्याचे हृदय सच्चे आहे अशांना देव मदत करतो म्हणन तो माझे रक्षण करेल.

<sup>११</sup>देव चांगला न्यायाधीश आहे आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करू शकतो.

<sup>१२</sup>देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर तो त्याचे मन बदलत नाही.

<sup>१३</sup>देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे.\*

<sup>१४</sup> काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.

<sup>१५</sup>ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात. परंतु ते स्वतच्याच जाळ्यात अडकतील आणि त्यांना कुठली तरी इजा होईल.

<sup>१६</sup>त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल. ते इतरांशी फार मिर्दंयणे वागले. त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.

<sup>१७</sup>मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो.

### स्तोत्र ८

प्रमुख गायकासाठी गिरीथ सुरावर \*

बस्वलेले दावीवाचे स्तोत्र.

<sup>१</sup>परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्तकरून दिला आहे.

<sup>२</sup>मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू येते तुझ्या शत्रुंना गप्य बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.

<sup>३</sup>परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो. आणि मला आशर्चय वाटते.

<sup>४</sup>लोक तुला इतके महत्वाचे का वाटात? तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस? लोक\* तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? तू त्यांची दखल तरी का घेतोस?

**देवाकडे ...** आहे शब्दश: “तो पाठ फिरवणार नाही तो त्याची तलवार परजेल, तो त्याचा बाण घेऊन निशाणावर नेम घरेल. त्याने मृत्युचे शस्त्र तयार केले आहे. त्याने त्याचे अधीबाण तयार केले आहेत.”

**गिरीथाचा सुरावर** हे कदाचित एखादे वाद्य असू शकेल. किंवा देवाकातील वाद्यवृद्धात वाद्य वाजवणारा वादक. पाहा १ इतिहास 15:21, 16:4-7.

**लोक ... लोक** शब्दश: “माणस माणसाचा मुलगा” किंवा एनांश. आदमाचा मुलगा, माणसे आदमाची आणि एनांशीची वंशज आहेत असे संगण्याची ही हिंत्रू पफ्त आहे. नवीन शास्त्रात याचा उपयोग एक माणसाचा, वेशूचा किताब म्हणून केला आहे.

५परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात. त त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.

६तू लोकांना तू निर्माण केलेल्या सर्व गोष्टीचे अधिपत्य दिलेस.

७लोक मेंड्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशु यांच्यावर राज्य करतात.

८ते आकाशातल्या पक्ष्यांवर आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.

९परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.

### स्तोत्र 9

प्रमुख गायकासाठी मूरु लाघेन या सुरावर  
बसवलेले दावीदावे स्तोत्र.

१मी अगदी मनापासून परमेश्वराची स्तुती करतो. परमेश्वरा, तू ज्या अद्भुत गोष्टी केल्या आहेस त्याबद्दल मी सांगेन.

२तू मला खूप सुखी करतोस. सर्वशक्तिमान देवा, मी तुझ्या नामाचा महिमा गातो.

३माझे शबू तुझ्यापासून दूर जाण्यासाठी पळाले. परंतु ते पडले आणि त्यांचा नाश झाला.

४तू सगळ्यात न्यायी आहेस तू तुझ्या सिंहसनावर न्यायाधीश म्हणून बसलास. परमेश्वरा, तू माझे गाज्हाणे ऐकलेस आणि तू माझा न्यायनिवाडा केलास.

५तू दुसऱ्या लोकावर टीका केलीस. परमेश्वरा, तू त्यांचा नाश केलास. तू त्यांची नावे जिवंत माणसांच्या यादीतून कायमची पुसून टाकलीस.

६श्रवा निपात झाल परमेश्वरा, तू त्यांच्या शहरांचा नाश केलास. आता केवळ पडकी घरे उभी आहेत त्या दुष्ट लोकांच्या आठवणी खातर आता काहीही शिल्लक उरले नाही.

७परंतु परमेश्वर अनंत काळ राज्य करतो. त्याने त्याचे राज्य सामर्थ्यावान बनवले आहे, हे त्याने जगात न्यायव्यवस्था याची म्हणून केले.

८परमेश्वर पृथ्वीवरील सर्वांनाच न्यायाने वागवतोआणि सर्व देशांनाही तो एकाच मापाने तोलतो.

९खूप लोक सापळ्यात अडकले आणि दुखी झाले कारण त्यांच्या पुढे असंख्य संकरे होती. संकटांच्या ओझेयाखाली ते लोक चेंगरले गेले आहेत. परमेश्वरा, त्याना आश्रयदेणारी एक चांगली जागा तू बन.

१०ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले, तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस.

११सीयोनमध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या महान गोष्टी केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.

१२जे परमेश्वराकडे मदतीसाठी गेले \* त्यांची आठवण त्याने ठेवली त्या गरीब लोकांनी मदतीची याचना केली आणि परमेश्वर त्यांना विसरला नाही.

१३मी देवापाशी ही प्रार्थना केली “परमेश्वरा माझ्यावर दया कर. बघ माझे शत्रू मला त्रास देत आहेत. माझे ‘मृत्युच्या दारा’ पासून रक्षण कर.

१४नंतर यक्षलेलेमच्या दारात परमेश्वरा, मी तुझी स्तुती गईन. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी खूप आनंदात असेन.”

१५ती इतर राष्ट्रे दुसऱ्या लोकांना सापळ्यात पकडण्यासाठी खडे खणितात. परंतु ते स्वतंत्र त्या खड्यांत पडले. दुसऱ्यांना पकडण्यासाठी त्यांनी जाळे लावले. परंतु ते स्वतंत्र त्या जाळ्यात अडकले.

१६परमेश्वराने त्या वाईट लोकांना पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करण्याऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिंगायोन.\*

१७जे लोक देवाला विसरतात ते वाईट असतात. ते लोक मृत्युलोकात जातील.

१८कधी कधी देव संकटात असलेल्यांना विसरतो असे वाटते. त्या गरीबांना काही आशा नाही असेही वाटते. परंतु देवत्यांना कायमचा कधीच विसरत नाही.

१९परमेश्वरा, ऊठ आणि राष्ट्रांचा न्याय कर. आपण सामर्थ्यावान आहोत असा विचार लोकांना करू देऊ नकोस.

२०लोकांना धडा शिकव. आपण केवळ माणसे आहोत हे त्यांना कळू दे.

### स्तोत्र 10

१परमेश्वरा, तू तुझ्यादूर का राहतोस? संकटात पडलेले लोक तुला पाहू शक्त नाहीत.

२गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात. आणि गरीब लोकांना त्रास देतात.

३दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीबद्दल बढाया मारतात. आधाशी लोक देवाला शाप देतात. अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवन देतात.

४वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात.

मदतीसाठी गेले शब्दस: “रक्त मागितले जर एखादा माणूस मारला गेला तर त्याचे कुटुंबीय कोर्टात न्याय मागण्यासाठी जातात.” इथे याचा अर्थ जो इतरांकडून दुखावला गेला आहे त्यांच्याकडे देव न्यायाधीश म्हणून लक्ष देतो.

हिंगायोन किंवा “ध्यान चिंतन” याचा अर्थ गाण्याच्या वेळी शांत होऊन चिंतन करण्याची वेळ असाही होऊ शकेल.

<sup>५</sup>दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात. देवाचे नियम आणि शाहणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत. देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत.

<sup>६</sup>आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात “आपण मजा करू आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”

<sup>७</sup>ते लोक नेहमी शाप देत असतात. ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. ते सतत वाईट योजना आखत असतात.

<sup>८</sup>ते गुप जारी लपून बसतात आणि लोकांना पकडण्यासाठी वाट वाहातात. ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पत लोकांना ठार मारतात.

<sup>९</sup>ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिहासारखे असतात. ते गरीबावर हल्ला करतात. दुष्टांनी तयार केलेल्या सापगळ्यात गरीब अडकतात.

<sup>१०</sup>ते दुष्ट गरीब आणि आधीची पीडलेल्या लोकांना पुन्हा पुढ्हा त्रास देतात.

<sup>११</sup>देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला. आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही” असा विचार गरीब लोक करतात.

<sup>१२</sup>परमेश्वरा, ऊठ! आणि काहीतरी कर. देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरू नकोस.

<sup>१३</sup>वाईट लोक देवाविरुद्ध का जातात? कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते.

<sup>१४</sup>परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर. संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात. परमेश्वरा, निराधाराला मदत करणारा तूच एक आहेस. म्हणन त्यांना मदत कर.

<sup>१५</sup>परमेश्वरा, दुष्टांचे निर्दलन कर.

<sup>१६</sup>त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे.

<sup>१७</sup>परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकलेस. त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना काय हवे ते दे.

<sup>१८</sup>परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरव्या मुलांचे रक्षण कर. दुखी लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस. दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घावरवून सोड.

## स्तोत्र 11

<sup>१</sup>माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस? तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.”

<sup>२</sup>दुष्ट लोक शिक्षासारखे असतात. ते अंधारत लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात. ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि ते चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या हृदयात सरल सोडतात.

<sup>३</sup>त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टीचा\* असा नाश केला तर काय होईल? मग चांगली माणसे काय करतील?.

<sup>४</sup>परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो. तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोक्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.

<sup>५</sup>परमेश्वर चांगल्या लोकांचा शोध घेतो. दुष्टांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडते आणि परमेश्वर अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार करतो.

<sup>६</sup>तो त्यांच्यावर जळते निखोरे आणि तस पंथक ओतेल दुष्टांना फक्त तस आणि चटका देणारा वाराच मिळेल.

<sup>७</sup>परंतु परमेश्वर चांगला आहे आणि चांगले कृत्य करणारे लोक त्याला आवडतात. चांगले लोक त्यांच्याजवळ असतील आणि त्याचे दर्शन घेतील.

## स्तोत्र 12

प्रमुख गायकासाठी शेसीनिथ सुरावरचे

दर्वीदाचे स्तोत्र.

<sup>१</sup>परमेश्वरा, मला वाचव! सर्व चांगले लोक आता गेले आहेत. आता पृथ्वीवर खराखदूर भक्त उरलेला नाही.

<sup>२</sup>लोक त्यांच्या शेजांच्यांशी खोटे बोलतात. प्रत्येकजण शेजांच्याची खोटी स्तुती करून त्याला चढवतो.

<sup>३</sup>परमेश्वराने खोटे बोलणारे ते ओढ कापून टाकले पाहिजेत परमेश्वराने मोठमोऱ्या गोष्टी सांगणाऱ्या जभा छाडन टाकल्या पाहिजेत.

<sup>४</sup>ते लोक म्हणतात, “आम्ही योग्य प्रकारे खोटे बोलून मोठे होऊ कसे बोलायचे ते आम्हाला समजते म्हणून आमचा कोणीही मालक होऊ शकणार नाही.”

<sup>५</sup>परंतु परमेश्वर म्हणतो, “वाईट लोक गरीबांकडून वस्तु चोरतात ते अगतिक लोकांकडून वस्तु काढून घेतात. परंतु आता मी यथे उभा राहून त्या गरीब असहाय लोकांची बाजू घेईन आणि त्यांचे रक्षण करीन.”

<sup>६</sup>परमेश्वराचे शब्द खरे आणि शुद्ध आहेत. ते अग्रीत वितक्कलेल्या चांदी सारखे शुद्ध आहेत. ते सात वेळा वितक्कलेल्या चांदी सारखे शुद्ध आहेत.

<sup>७</sup>परमेश्वरा, त्या अगतिक लोकांची काळजी घे. त्यांचे आता आणि पुढेही कायम रक्षण कर.

<sup>८</sup>ते दुष्ट लोक आपण कुणीतरी मोठे आहोत असा आव आणतात पण ते खरोखर खोऱ्या दागिन्याप्रमाणे आहेत. ते खूप किमती वाटतात पण फारच स्वस्त\* असतात.

चांगल्या गोष्टी शब्दश: “जर पायाचाच नाश झाला जर?” पायाच डासल्यात तर!

ते ... स्वस्त शब्दश: “दुष्ट लोक माणसाजवळच्या क्षुद्र वस्त्रप्रमाणे ऐट दाखवतात.”

## स्तोत्र 13

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

<sup>1</sup>परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? तू मला कायमचाच विसरणार आहेस का? किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस? \*

२ तू मला विसरला आहेस की नाही याबदल मी किती काळ संभ्रमात राहू! माझ्या हृदयातले हे दुख मी किती काळ सोसू? माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?

<sup>3</sup>परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे घट, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे, मला उत्तर कळू दे, नाही तर मी मरून जाईन.

<sup>4</sup>जर तसे घडले तर माझा शत्रू मृणेल, “मी त्याच्यावर विजय मिळवला” माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूब होईल.

<sup>5</sup>परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली. तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.

“मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.

## स्तोत्र 14

१ दुष्ट माणस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही” पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.

<sup>2</sup>परमेश्वर स्वर्गातिन खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.

<sup>3</sup>परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे. सर्वलोक वाईट झाले आहेत. एकही माणसू चांगली गोष्ट करत नव्हता.

<sup>4</sup>दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला. दुष्टांना देव माहीत नाही. त्यांच्याकडे खायला\* खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.

५-६ त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते, का? कारण तो गरीब माणसू देवावर अवलंबून होता. परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबोर असतो. म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बेरच काही असते.

तू माझा ... आहेस? शब्दश: “तुझा चेहरा माझ्या पासून लपव.” नाश केला ... खाणे हिंबू भाषेत “नाश” केला म्हणजे “खाल्ले” असा शब्दांच्या या खाल्लाचा अर्थ दुष्ट लोक देवाच्या भक्तांना दुःख देतात असा होऊ शकतो. आणि तरीही त्या दुष्टांना चांगल्या वस्तू मिळत राहातात. यामुळे लेखक गोंधळात पडतो.

“सियोनमध्ये इग्नाएल्ला कुणी वाचवले? परमेश्वरच इग्नाएल्ला वाचवतो. परमेश्वराच्या माणसांना दूर नेयात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले. परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील नंतर याकोब (इग्नाएल) खूप आनंदी होईल.

## स्तोत्र 15

दावीदाचे गाणे.

<sup>1</sup>परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?

<sup>2</sup>जो माणसू शुद्ध जीवन जगतो, चांगल्या गोष्टी करतो, अगदी मनापासून सत्य बोलतो तोच माणसू तुझ्या डोंगरावर राह शकेल.

<sup>3</sup>तेशा प्रकारचा माणसू दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही तो स्वतंत्र्या कुंदुबाविष्यी लाजिरवाणे असे काही संगत नाही. त्यांना त्रास होईल असे काही करत नाही. तो त्याच्या शेजांच्याशी वाईट वागत नाही.

<sup>4</sup>तो माणसू देवाची हेटाळणी करणाऱ्या माणसाबद्दल आदर दाखवीत नाही. परंतु तो जे लोक परमेश्वराची सेवा करतात अशा सर्वचा आदर करतो. त्याने जर शेजांच्याला वचन दिले असेल, तर तो त्या वचनाला जागतो.\*

<sup>5</sup>जर त्या माणसाने कोणाला पैसे दिले असतील तर तो कर्जावर व्याज आकारत नाही. आणि तो निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी पैसे घेणार नाही. जर कोणी त्या चांगल्या माणसाप्रमाणे वागला तर तो नेहमी देवाच्या जवळ राहील.\*

## स्तोत्र 16

दावीदाचे मिक्ताम \*नवाचे स्तोत्र

<sup>1</sup>देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.

<sup>2</sup>मी परमेश्वराला म्हणालो “परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”

<sup>3</sup>परमेश्वर त्याच्या पृथक्कीरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो. परमेश्वर त्या लोकांवर खरोखरचे प्रेम करतो हे तो दाखवतो.

त्याने ... जागते किंवा वाईट गोष्टी न करण्याचे वचन देणारा आणि तो कधीही वाईट गोष्टी करीत नाही.

तो ... राहील शब्दाच, “ज्या माणसाला कधीही हलवते जाणार नाही.”

दावीदाचे मिक्ताम “मिक्तामचा” अर्थ स्पष्ट होत नाही. परंतु त्याचा अर्थ: “नीट योजलेले गाणे” असा होऊ शकेल. हे गाणे कदाचित् दावीदेने लिहिले असेल वा त्याला अर्पण केले असेल.

<sup>4</sup>परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दुख खोगावे लागते. ते त्या मूर्तीना रक्ताची भेट देतात. मी त्यात सहभागी होणार नाही. मी त्या मूर्तीची नावेसुद्धा घेणार नाही.

<sup>5</sup>माझा वाटा आणि माझा प्याला परमेश्वराकडूनच येतो. परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.

<sup>6</sup>माझा वाटा फारच अद्भुत आहे माझे वतन सुंदर आहे.

<sup>7</sup>मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रातीच्या वेळी मला अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या.

<sup>8</sup>मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवीची बाजू कधीही सोडाणार नाही.

<sup>9</sup>त्यामुळे माझे हृदय आणि माझा आत्मा आनंदीत राहील माझे शरीरही सुरक्षित असेल.

<sup>10</sup>का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस. तुझ्याशी इमानदार असण्याला तू थड्यात सऱ्हे देणार नाहीस.\*

<sup>11</sup>तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा, केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.

## स्तोत्र 17

### दावीदाची प्रार्थना.

<sup>1</sup>परमेश्वरा, न्यायासाठी, प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना एक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझी खरी प्रार्थना एक.

<sup>2</sup>तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील. तू सत्य बघू शकतोस.

<sup>3</sup>तू माझ्या हृदयात खोलवर पहिलेस. तू रात्रभर माझ्या बरोबर होतास तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही, मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.

<sup>4</sup>एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला.

<sup>5</sup>मी तू आखून विलिल्या मार्गावरून गेलो. माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.

<sup>6</sup>देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा तू मला ओ विलीस म्हणून आता तू माझे एक.

<sup>7</sup>देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस. ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना एक.

सङ्गला ... नाहीस शब्दाश, “ज्ञाहस होत असलेला बघणे” किंवा, “प्रेते सङ्गत ती जागा बघणे.”

<sup>8</sup>तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर. मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव.

<sup>9</sup>परमेश्वरा, जे वाईट लोक माझा निपात करायला निघाले आहेत त्यांच्यापासून मला वाचव माझ्याभोवतीचे जे लोक मला दुख द्यायला निघाले आहेत, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.

<sup>10</sup>ते वाईट लोक देवाचे न ऐकण्याइतके गर्विष्ठ झाले आहेत आणि ते स्वतंत्र्याच बदाया मारत आहेत.

<sup>11</sup>त्या लोकांनी माझा पाठलाग केला आता ते माझ्या अवती भोवती आहेत आणि माझ्यावर हल्ला करायच्या तथरीत आहेत.

<sup>12</sup>ते दुष्ट लोक दुसरा प्राणी मारून खाप्यासाठी लपून वसलेल्या सिंहासारखे आहेत. ते सिंहासारखे हल्ला करण्यासाठी लपून बसतात.

<sup>13</sup>परमेश्वरा, ऊठ! आणि शत्रूकडे जा. त्यांना शरण यायला लाव. तुझ्या तलवारीचा उपयोग कर. आणि मला दुष्टापासून वाचव.

<sup>14</sup>परमेश्वरा, तुझ्या शत्रूकीचा उपयोग करून, या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर. परमेश्वरा, तुझ्याकडे मदीसाठीखूप लोक येतात. त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते. त्या लोकांना खूप अन्न दे. त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे. त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल.

<sup>15</sup>मी न्यायासाठी प्रार्थना केली. म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.

## स्तोत्र 18

प्रमुख गायकासाठी परमेश्वराचा सेवक दावीदाचे स्तोत्र. दावीदाने हे स्तोत्र परमेश्वराने त्याला शौलायासून आणि इतर शत्रूपासून वाचवलेतेव्हा लिहिले.\*

<sup>1</sup>तो म्हणाला, “परमेश्वरा, तू माझे सामर्थ्य आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो.”

<sup>2</sup>परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे. माझा देव माझा खडक आहे. मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो. देव माझी ढाल आहे. त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते.\* परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे.

<sup>3</sup>त्यांनी माझी चेष्टा केली. परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूपासून माझे रक्षण झाले.

<sup>4</sup>माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते. मृत्युच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या मृत्युलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडली होतो.

स्तोत्र 18 हे स्तोत्र. 2 शमुवेल 22 मध्येही मिळाले.

त्याची ... रक्षण करते किंवा “तो माझ्या मुक्तीची तुतारी आहे.”

५थुडग्याच्या दोन्या माझ्या भोवती होत्या. मृत्यूचा सापला माझ्या पुढ्यात होता.

६सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले. देव त्याच्या मंदिरात होता. त्याने माझा आवाज ऐकला. त्याने माझी मदतीची हाक ऐकली.

७पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. स्वर्गाचा पाया हादरला. का? कारण परमेश्वर ब्रोधित झाला होता.

८देवाच्या नाकातून धूर आला देवाच्या तोंडातून अग्रीच्या ज्वाळा निघाल्या. त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या.

९परमेश्वराने आकाश फाडलै आणि तो खाली आला तो धूर काळ्या ढगावर उभा राहिला.

१०परमेश्वर उडत होता तो उडणाऱ्या करूबावर आसूढ होऊन वाञ्यावर उंच उडत होता.

११परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता. तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता.

१२नंतर देवाचे चमचमते तेज ढगातून बाहेर पडले. तेथे गारा पडल्या आणि विजांचा चमचमाट झाला.

१३परमेश्वराने ढगामधून गडगडाट केला. त्या सर्वशक्तिमान देवाने आपला आवाज ऐकवला तेथे गारा पडल्या आणि विजांचा कडकडाट झाला.

१४परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली परमेश्वराने विजेचे लोळ फेकून लोकांची तेधा उडवली.

१५परमेश्वरा, तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ विसू शकला. आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.

१६परमेश्वर वरून खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले. परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून (संकटातून) बाहेर काढले.

१७माझे शत्रू माझ्यापेक्षा शक्तिमान होते. ते लोक माझा तिरस्कार करीत होते माझे शत्रू मला खूप भारी होते म्हणन देवाने माझे रक्षण केले.

१८मी संकटात असताना शत्रूनी हल्ला केला. परंतु माझ्या मदतीसाठी परमेश्वर तेथे होता.

१९परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. म्हणून त्याने माझी सुटका केली. ते मला सुरक्षित जागी घेऊन गेला.

२०मी निरपराध असल्यामुळे परमेश्वर मला माझे बक्षीस देईल मी काही चूक केली नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेल.

२१का? कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली मी माझ्या देवाविरुद्ध पाप केले नाही.

२२परमेश्वराच्या सर्व निर्णयांची मी नेहमी आठवण ठेवतो. मी त्याचे नियम पाळतो.

२३मी त्याच्या समोर स्वत ला शुद्ध आणि निरपराध राखले. मी वाईट गोष्टीपासून स्वतला राखले.

२४म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल. का? कारण मी निरपराध आहे. देव पाहतो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील.

२५परमेश्वरा, जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू त्याला तुझे खेरे प्रेम दाखवशील. जर एखादा माणूस तुझ्याशी खेरा वागला तर तू देखील त्याच्याशी खेरा वागशील.

२६परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुद्ध असतात त्यांच्याशी तू चांगला आणि शुद्ध असतोस परंतु अगदी नीच आणि कुटिल असणाऱ्याना तू नामोहरण करतोस.

२७परमेश्वरा, तू दीनांना मदत करतोस पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस.

२८परमेश्वरा, तू माझा दिवा लावतोस देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो.

२९परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबोरोबर पळू शकतो. देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीबर चढू शकतो.

३०देवाची शत्री परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.

३१परमेश्वराखेरीज इतर कुठलाही देव नाही. आपल्या देवाखेरीज इतर खडक इथे नाहीत.

३२देव मला शक्ति देतो शुद्ध जीवन जगण्यासाठी तो मला मदत करतो.

३३देव मला हरणासारखे जोरात पळण्यासाठी मदत करतो. तो मला उंचावर स्थिर ठेवतो.

३४देव मला युद्धाचे शिक्षण देतो. त्यामुळे माझे हात शक्तिशाली बाण सोडू शकतात.

३५देव, तू माझे रक्षण केलेस आणि मला जिंकायला मदत केलीस तू मला तुझ्या उजव्या हाताने आधार दिलास माझ्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.

३६माझ्या पायांना आणि घोट्यांना तू शत्री दिलीस. त्यामुळे मी न पडता चालू शकलो.

३७नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करू शकतो आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही.

३८मी माझ्या शत्रूंचा पराभव करीन. ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत. माझे सगळे शत्रू माझ्या पायाखाली असतील.

३९देव, तू मला युद्धात शक्तिमान बनवलेस तू माझ्या शत्रूंना माझ्यासमोर पडायला लावलेस.

४०तू मला माझ्या शत्रूची मान धरायची संधी दिलीस आणि मी माझ्या शत्रूचा संहार केला.

**४१**माझ्या शत्रूंनी मदवीसाठी हाका मारल्या परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते. त्यांनी परमेश्वराला सुष्टुदा बोलावले पण त्याने उत्तर दिले नाही.

**४२**मी माझ्या शत्रूचे मारून तुकडे केले. त्यांची अवस्था वाच्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले.

**४३**माझ्याशी लढणाऱ्या लोकांपासून मला वाचव. मला त्या राष्ट्रांचा प्रमुख कर जे लोक मला माहीत देखील नाहीत ते लोक माझी सेवा करतील.

**४४**ते लोक माझ्या विष्णी ऐकतील आणि लगेच माझ्या आजांचे पालन करतील. ते परदेशी मला घावरतील.

**४५**ते परदेशी गिलितमात्र होतील. ते त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थर थर कापत बाहेर येतील.

**४६**परमेश्वर किंवित आहे, मी माझ्या खडकाची स्तुती करतो देव मला वाचवतो तो महान आहे.

**४७**देवाने माझ्यासाठी माझ्या शत्रूंना शिक्षा केली. त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्ते खाली आणले.

**४८**परमेश्वरा, तू माझी माझ्या शत्रूंपासून सुटका केलीस जे लोक माझ्याविरुद्ध उभे राहिले त्यांचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस. तू मला कूर माणसांपासून वाचवलेस.

**४९**परमेश्वरा, म्हणून मी तुझी स्तुती करतो म्हणून मी तुझ्या नावाचे देशांत गुणगान गातो.

**५०**परमेश्वर, त्याच्या राजाला अनेक युद्ध जिंकायला मदत करतो तो त्याने निवडलेल्या राजाला आपले खेरे प्रेम देतो. तो दावीदारी आणि त्याच्या वंशजांशी कायमचा प्रामाणिक राहील.

## स्तोत्र 19

### प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

**१**सर्वा देवाचा महिमा गातात. आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवतो.

**२**प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टीबद्दल अधिक काही संगतो आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रूपे दाखवते.

**३**तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही. तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.

**४**परंतु त्यांचा "आवाज" सर्व जगभर जातो त्यांचे "शब्द" पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात. आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.

**५**सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवज्या मुलासारखा बाहेर येतो. सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या एखादा धावपटू सारखी करतो.

**६**सूर्य आकाशाच्या एका कोण्यापासून सुरुवात करतो आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो. त्याच्या

उण्णेपासून काहीही लपून राहू शकत नाही. परमेश्वराची शिक्कवणही तशीच आहे.

**७**परमेश्वराची शिक्कवण अतिशय योग्य आहे. ती देवाच्या लोकांना शक्ती देते. परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे. त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.

**८**परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याच्या योग्य मार्ग दाखवतात.

**९**परमेश्वराची भीती शुद्ध आहे. ती अखंड सहन करावी लोले. परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत. ते संपर्णत बरोबर आहेत.

**१०**परमेश्वराची शिक्कवण अतिशय शुद्ध अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे. ती मधाच्या पोक्यातून मिळण्याच्या, शुद्ध मधापेक्षाही गोड आहे.

**११**परमेश्वराच्या शिक्कवणी नेत्याच्या सेवकाला इशारा दिला. चांगल्या गोष्टीचे पालन केल्यामुळे चागले फळ मिळठे.

**१२**कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत. म्हणन मला गुप्त पाप करू देऊ नकोसे.

**१३**परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते. ती मला करू देऊ नकोस. त्या पांपाना माझ्यावर राज्य करू देऊ नकोस. तू जर मला मदत केलीस तर मी शुद्ध होईनन्माण माझ्या पांपासून मुक्त होईन.

**१४**माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असेहे मला वाटते. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मला वाचवणारा फक्त तूच आहेस.

## स्तोत्र 20

### प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

**१**जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हांकेला धावून येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्वप्राप्त करून देवो.

**२**देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो. तो तुम्हाला सियोनातून साहाय्य करो.

**३**तुम्ही देवाला जै जे होमबली अर्पण केले त्याची त्याला आठ बण राही तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.

**४**तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो. तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.

**५**देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल. देवाच्या नावाचा जयजयकार करू या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.

**६**परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले. देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता नावाला उत्तर दिले. देवाने स्वत च निवडलेल्या राजाला उत्तर दिले.

आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.

<sup>7</sup>काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवतात परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.

<sup>8</sup>त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला. ते युद्धात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.

<sup>9</sup>परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.

## स्तोत्र 21

### प्रमुख गायकासाठी दावीदावे स्तोत्र.

<sup>1</sup>परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्या ते सुखावतो.

<sup>2</sup>राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास. राजाने काही गोष्टीची माणणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस.

<sup>3</sup>परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास. तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास.

<sup>4</sup>त्याने तुझ्याकडे जीवनाची माणणी केली आणि तू ते त्याला दिलेस, देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.

<sup>5</sup>तू राजाला विजयी केलेस आणि त्याला गौरव प्राप करून दिलेस. तू त्याला मान आणि स्तुती दिलीस.

<sup>6</sup>देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास. राजा तुझा चेर्हा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.

<sup>7</sup>राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही.

<sup>8</sup>देवा, तू तुझ्या सर्व शत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवरील. तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करण्यांचा पराभव होईल.

<sup>9</sup>भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते. परमेश्वरा, तू जेव्हा राजावरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो. त्याचा क्रोध अंगीसारखा जळतो आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.

<sup>10</sup>त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल ते पृथ्वीवरून निघन जातील.

<sup>11</sup>का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुद्ध वाईट गोष्टीची योजना आखली परंतु ते यशस्वी झाले नाहीत.

<sup>12</sup>परमेश्वरा, तू त्या लोकांना तुझे गुलाम बनवलेस तू त्यांना दोराने बांधून ठेवलेस. तू त्यांच्या मानेभोवती दोर बांधलेस. तू त्यांना गुलामप्रमाणे वाकायला लावलेस.

<sup>13</sup>हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.

## स्तोत्र 22

### प्रमुख गायकासाठी “पहाटेचे हरिण” या सुरांवर बस्वलेले दावीदावे स्तोत्र.

<sup>1</sup>माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? तू इतका दूर आहेस की मला मदत करू शकणार नाहीस. तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.

<sup>2</sup>माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले.

<sup>3</sup>देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस तू राजा म्हणून बसतोस तूच इग्लालची प्रशंसा आहेस.

<sup>4</sup>आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.

<sup>5</sup>देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी बोलावले आणि त्यांची शत्रूंपासून सुटका झाली. त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला पण त्यांची निराशा झाली नाही.

<sup>6</sup>“म्हणून मी कीटक आहे का? मी मनुष्य नाही का? लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.

<sup>7</sup>माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो. ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.

<sup>8</sup>ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग. कदाचित तो तुला मदत करेल. तू जर त्याला इतका अवडत असशील तर कदाचित तो तुझी सुटका करेल.”

<sup>9</sup>देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अबलंबून राहावे असा फक्त तूच आहेस. मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस. मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस. आणि माझे सांत्वन केले आहेस.

<sup>10</sup>मी जन्मला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस.

<sup>11</sup>तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत आणि मला मदत करायला कोणीही नाही.

<sup>12</sup>माझ्याभोवती लोक आहेत ते बळकट बैलासारखे माझ्या चुह बाजूला आहेत.

<sup>13</sup>प्राण्यावर गुरुगुर करण्याच्या बत्यांना फाडण्याच्या सिंहासरखे त्यांचे तोड उघडे आहे.

<sup>14</sup>माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या पाण्यासारखी नाहीशी झाली आहे, माझी हाडे वेगेवेगळी झाली आहेत माझे धैर्यी नाहीसे झाले आहे.

**१५**कुटलेल्या खापरा प्रमाणे माझे तोंड सुकले आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्युच्या धुळीत” ठेवले आहेस.

**१६**“कुत्री” माझ्या भोवती अहेत मला दुष्टांच्या घोळक्यांनी सापव्यात पकडले आहे सिंहप्रमाणे त्यांनी माझ्या हातापायालाजखमा केल्या आहेत.\*

**१७**मला माझी हाढे दिसू शकतात. लोक माझ्याकडे टक लावून पाहतात आणि पाहातच राहतात.

**१८**ते माझे कपडे त्यांच्यांत वाटून टाकतात आणि माझ्या लांब झाग्यासाठी त्यांनी चिठुऱ्या\* टाकल्या आहेत.

**१९**परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तूच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.

**२०**परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव माझे मोल्यवान आयुष्य त्या कुत्र्यापासून वाचव.

**२१**सिंहाच्या जबडापासून माझे रक्षण कर. बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.\*

**२२**परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझ्याबद्दल सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन.

**२३**जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी. इम्हाएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या. इम्हाएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.

**२४**का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो. परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही. परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही. जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर ते त्यांच्यापासून लपन बसणार नाही.

**२५**परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले. त्या सगळ्यांचा भक्तासमोर मी ज्या ज्या गोष्टीचे वचन दिले त्या सर्व मी करीन.

**२६**गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील. जे लोक परमेश्वराला शोधत आले, त्यांनी त्याची स्तुती करावी. तुमचे हूद्य सदैव आनंदी राहो.

**सिंहसारखा ...** आहेत जुऱ्या ग्रीक भाषांतराप्रमाणे “त्यांनी माझे हत आणि पाय आरपार ठोचले.” दिव्यभाषेत सिंहसारखा म्हणजे “त्यांनी आरपार घातले ठोचले.”

चित्रुध्या भाग्य काडी, दगड किंवा हाडाचे तुकडे फासा म्हणून वापरणे पाहा नीतिसूत्रे 16:33.

माझे रक्षण करतो ... कर किंवा “तू मला बैलाच्या शिंगापेक्षा अधिक इजा करतोस” किंवा तू मला “बैलाच्या शिंगापरुन उत्तर दिलेस” याचा अर्थ “या माणसाने देवाचे उत्तर तो जेव्हा न्याच्या भोवती असरलेल्या माणसांकडे बघत होता तेव्हा ऐकले.”

**२७**दूर दूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो. आणि ते परमेश्वराकडे परत येवोत. सगळ्या परक्या देशातील लोक परमेश्वराची उपासना करोत.

**२८**का? कारण परमेश्वराच राजा आहे तो सगळ्या देशांवर राज्य करतो.

**२९**बलवान व निरोगी लोक भोजन करून देवापुढे नतमस्तक झाले आहेत. तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजन देवापुढे नतमस्तक होतील.

**३०**आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील. लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहतील.

**३१**परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.

## स्तोत्र 23

दर्वीदाचे स्तोत्र.

**१**परमेश्वर माझा मेंदपाळ आहे, मला ज्याचीगरज आहे ते मला नेहमी मिळत राहील.

**२**तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पण्याजवळ नेतो.

**३**तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपण्याच्या मार्गाने नेतो.

**४**मी जरी थडग्यासारख्या\* भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस. तुझी काढी आणि आकडी माझे सांत्वन करतात.

**५**परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शक्त्रांसमोर तयार केलेस तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरून वाहू लागला आहे.

**६**माझ्या उरलेल्या आसुष्यात चांगुलपण्या आणि दया संदैव माझ्या बरोबर असतील. आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन.\*

## स्तोत्र 24

दर्वीदाचे स्तोत्र.

**१**पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.

**२**परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली. ती त्यांने नद्यांवर निर्माण केली.

**मी ...** थडगे किंवा “मरणाची काळी दरी” वा “खूप अंधारी दरी.”

**आणि ...** बसेन किंवा “मी देवाच्या मंदिरात पुन्हा पुन्हा खूप वेळपर्यंत जाईन.”

<sup>3</sup>परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?

<sup>4</sup>तिथे कोण उपासना करू शकतो? ज्या लौकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करू शकतील.

<sup>5</sup>चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात. ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रायाकडे चांगुलपणाची मागणी करतात.

<sup>6</sup>ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात. ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात.

<sup>7</sup>वेशींनो, आपले मस्तक उंच करा. जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल.

<sup>8</sup>तो गौरवशाली राजा कोण आहे? परमेश्वरच तो राजा आहे. तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युद्धातला नायक आहे.

<sup>9</sup>वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल.

<sup>10</sup>तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.

## स्तोत्र 25

### दावीदाचे स्तोत्र.

<sup>1</sup>परमेश्वरा, मी स्वतला तुझ्याकडे सुपूर्दू करतो.

<sup>2</sup>देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि माझी निराशा होणार नाही. माझे शत्रू मला हसणार होतील.

<sup>3</sup>एखाद्याने तुझ्यावर विश्वास टाकला तर त्याची निराशा होणार नाही परंतु दगावाज मात्र निराशा होतील. त्यांना काहीही मिळणार नाही.

<sup>4</sup>परमेश्वरा तुझे मार्ग आत्मसात करण्यासाठी मला मदत कर, मला तुझे मार्ग शिकव.

<sup>5</sup>मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकवतू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.

<sup>6</sup>परमेश्वरा, माझ्याशी दयाळू राहायचे लक्षात असू दे तुझ्याजवळचे नेहमीचे कोवळे प्रेम मला दाखव.

<sup>7</sup>माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टीकेल्या त्या लक्षात ठेवू नकोस परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठवण ठेव.

<sup>8</sup>परमेश्वर खोरेखरच चांगला आहे. तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्यमार्ग दाखवतो.

<sup>9</sup>तो दीन माणसाना त्याचे मार्ग दाखवतो तो त्यांचे न्यायीपणाने नेतृत्व करतो.

<sup>10</sup>जे लोक परमेश्वराचे करार आणि वचने पाळतात त्यांच्याशी तो सच्चा आणि दयाळू असतो.

<sup>11</sup>परमेश्वरा, मी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. परंतु तुझ्या चांगुलपणा दाखवण्यासाठीतू मला त्याबदल क्षमा केलीस.

<sup>12</sup>जर एखाद्याने परमेश्वराच्या मागाने जायचे ठरवले तर देव त्याला उत्तम रीतीने कसे जगायचे ते दाखवील.

<sup>13</sup>तो माणूस चांगल्या गोष्टीचे सुख उपभोगील आणि त्याची मुळे देवाने त्याला जी जमीन द्यायचे वचन दिले होते त्या जमिनीचे मालक बनतील.

<sup>14</sup>परमेश्वर त्याचे रहस्य त्याच्या भक्तांना सांगतो. तो त्याच्या भक्तांना त्याचे करार शिकवतो.

<sup>15</sup>मी नेहमी परमेश्वराकडे मदतीसाठी दृष्टी बळवतो. तो नेहमी माझी संकटातून मुक्ता करतो.

<sup>16</sup>परमेश्वरा, मी दुखी व एकाकी आहे. माझ्याकडे बळ व मला दया दाखव.

<sup>17</sup>माझी माझ्या संकटातून मुक्ता कर, माझ्या समस्या सोडवण्यासाठी मला मदत कर.

<sup>18</sup>परमेश्वरा, माझ्या यातनांकडे व संकटांकडे पाहा. मला माझ्या सर्व पापांबदल क्षमा कर.

<sup>19</sup>माझ्या सर्व शत्रूंकडे नजर टाक. ते माझा तिरस्कार करतात व मला दुख देतात.

<sup>20</sup>देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेहा माझी निराशा करू नकोस.

<sup>21</sup>देवा त खरोखरच चांगला आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तू माझे रक्षण कर.

<sup>22</sup>देवा, इग्राएलाच्या लोकांचे त्यांच्या सर्व शत्रूंपासून रक्षण कर.

## स्तोत्र 26

### दावीदाचे स्तोत्र.

<sup>1</sup>परमेश्वरा, माझा न्याय कर, मी सच्चे आयुष्य जगालो हे सिद्ध कर, मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही.

<sup>2</sup>परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे. माझ्या हृदयात आणि मनात अगदी जवळून पाहा.

<sup>3</sup>मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो. मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.

<sup>4</sup>मी कपटी लोकांबोर जात नाही, मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही.

<sup>5</sup>मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो. मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.

<sup>6</sup>परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून तुझ्या वेदीजवळ आलो आहे.

<sup>7</sup>परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहे सत्यांची गाणी मी गातो.

**८**परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते. मला तुझा तेजस्वी तंब आवडतो.

**९**परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस. त्या खुन्यांबोरोबर मला मारू नकोस.

**१०**ते लोक इतरांना फऱ्सवतील. वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील.

**११**परंतु मी निरपराध आहे. म्हणून देवा माझ्यावर दया कर अणि मला वाचव.

**१२**मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे. परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.

## स्तोत्र 27

### दर्शीदाचे स्तोत्र

**१**परमेश्वरा, तू माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालही भीत नाही.

**२**मझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील ते कदाचित् माझ्या शारीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील. माझे शत्रू माझ्यावर हल्ला करून माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील.

**३**परंतु माझ्या संभोवती सैन्य असले तरी मी घावरणार नाही. युद्धात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घावरणार नाही. का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे.

**४**मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे. मला हे मागायचे आहे, “मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेण आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन.”

**५**मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील. तो मला त्याच्या तवूत लपवेल तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.

**६**माझ्या शत्रूनी माझ्या भोवती वेढा घातला आहे. परंतु त्याच्या पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेव्यात बळी अर्पण करीन. मी बळी देताना आनंदाने औरडेन. मी परमेश्वराला आदर दाखिल्यासाठी गाणीगाहन, वाढो वाजवीन.

**७**परमेश्वरा, माझा आवाज ऐक मला उत्तर दे. माझ्याशी दयेन वाग.

**८**परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला अगदी माझ्या हृदयातून तुझ्याशी बोलायचे आहे. परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.

**९**परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस. तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस. मला मदत कर! मला दूर लोटू नकोस. मला सोडू नकोस. देवा, तूच माझा तारणारा आहेस.

**१०**माझे आईवडील मला सोडून गेले. परंतु परमेश्वराने मला घेटले आणि त्याचे बनवले.

**११**परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव. मला योग्य गोष्टी करायला शिकव.

**१२**मल माझ्या शत्रुंचा बळी होऊ देऊ नको त्यांनी माझ्याबद्दल खोटेनारे सांगितले. मला दुख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले.

**१३**मला खरोखरच असा विश्वास वाटतो की मरण्याआधी मलापरमेश्वराचा चांगुलपणा दिसेल.

**१४**परमेश्वराच्या मदतीची वाट बघ. सामर्थ्यवान अणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.

## स्तोत्र 28

### दर्शीदाचे स्तोत्र

**१**परमेश्वरा, तू माझा खडक आहोस. मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे. माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करू नकोस. तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस तर मी थड्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल.

**२**परमेश्वरा, मी माझे बाहू उभारून तुझ्यापवित्र जागेकडे तोंड करून प्रार्थना करतो. मी तुला साद घालीन त्यावेळी माझे ऐक माझ्यावर दया दाखव.

**३**परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करण्याच्या दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही. ते लोक त्याच्या शेजाच्यांना “शांती या शब्दाने अभिवादन करतात. परंतु मनात मात्र ते शेजाच्याचे वाईटच विनीत असतात.”

**४**परमेश्वरा, ते लोक दुफ्यांचे वाईट करतात म्हणून त्यांचे वाईट होऊ दे. त्यांना त्याच्या कर्माप्रिमाणे शिक्षा कर.

**५**वाईट लोकांना परमेश्वराची चांगली कृत्ये कळत नाहीत. नाही, त्यांना ते कळू शकत नाही. ते फक्त नाश करण्याचा प्रयत्न करतात.

**६**परमेश्वराची स्तुती कर. त्याने माझी देयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली.

**७**परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली. मी खूप आनंदी आहे आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.

**८**परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो. परमेश्वर त्याला वाचवतो. परमेश्वर त्याची शक्ती आहे.

**९**देवा, तुझ्या लोकांना वाचव जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे. त्याना वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.

## स्तोत्र 29

**१**देवाच्या मुलांने, परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.

<sup>२</sup>परमेश्वराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा. तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.

<sup>३</sup>परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटो.

<sup>४</sup>परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते. त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवतो.

<sup>५</sup>परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो. परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे तुकडे करतो.

<sup>६</sup>परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते. सिर्योंन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.

<sup>७</sup>परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.

<sup>८</sup>परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हावरते.

<sup>९</sup>परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो. परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.

<sup>१०</sup>महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.

<sup>११</sup>परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो. परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.

### स्तोत्र 30

दावीदावे एक स्तोत्र, हे स्तोत्र मंदिरअर्पण

करण्याच्या वेळचे आहे.

<sup>१</sup>परमेश्वरा, तू मला माझ्या संकटातून वर उचललेस. तू माझ्या शर्वना माझा पराभव करू दिला नाहीस आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन.

<sup>२</sup>परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला बरे केलेस.

<sup>३</sup>तू मला थडग्यातून वर उचललेस तू मला जगू दिलेस तू मला खड्यात झोऱलेल्या मृत लोकात राहू दिले नाहीस.

<sup>४</sup>देवावे भक्त परमेश्वराची स्तुती करतात. त्याच्या पवित्र नावाचा महिमा गातात.

<sup>५</sup>देव रागावला होता म्हणून त्याचा निर्णय होता “मृत्यु.” परंतु त्याने त्याचे प्रेम दाखवले आणि मला “जीवन” दिल आदल्या रात्री मी झोपताना रडत होतो परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आनंदी होतो व गत होतो.

<sup>६</sup>मी जेव्हा सुरक्षित व निर्धारित होतो तेव्हा मला कोणीच अपाय करणार नाही असे वाटले.

<sup>७</sup>होय, परमेश्वरा तू माझ्याशी दयाळू पणे वागत होतास तेव्हा कोणीही माझा पराभव करू शक्काणर नाही असे

मला वाटत होते. परंतु तू माझ्यापासून काही काळापुरता दूर गेलास आणि मला खूप भीती वाटली.

<sup>८</sup>देवा, मी तुझ्याकडे वळलो आणि तुझी प्रार्थना केली. मी तुला मला दया दाखवण्याची विनंती केली.

<sup>९</sup>मी म्हणालो, “देवा, मी मेल्यावर खाली थडग्यात गेले तर चांगले होईल का? मेलेले लोक मातीत नुस्ते झोपातात. ते तुझी स्तुती करत नाहीत. आम्ही तुझ्यावर किती अवलंबून आहे हे ते इतरांना सांगू शुक्रत नाहीत.

<sup>१०</sup>परमेश्वरा, माझी प्रार्थना एक आणि माझ्यावर दया कर. परमेश्वरा, मला मदत कर.”

<sup>११</sup>मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस. तू माझे रडणे नाचप्यात बदलवलेस. तू माझे दुखाचे कपडे काढान टाकलेस आणि मला सुखात गुंडाळलेस.

<sup>१२</sup>परमेश्वरा, माझा देवा मी तुझी सतत स्तुती करीन. अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन. तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल.

### स्तोत्र 31

प्रमुख गायकासाठी दावीदावे स्तोत्र.

<sup>१</sup>परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे, माझी निराशा करू नकोस मला वाचव व माझ्यावर दया कर.

<sup>२</sup>देवा, माझे एक त्वरीत येऊन मला वाचव माझा खडक हो. माझे सुरक्षित स्थल हो. माझा किल्ला हो. माझे रक्षण कर.

<sup>३</sup>देवा, तू माझा खडक आहेस तेव्हा तुझ्या नावाखातर पुढे हो व मला मार्गदर्शन कर.

<sup>४</sup>माझ्या शत्रूंनी माझ्यासमोर सापला रचला आहे. त्याच्या सापक्यापासून मला वाचव तूच माझी सुरक्षित जागा आहेस.

<sup>५</sup>परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले. मला तार!

<sup>६</sup>जे लोक खोट्या देवाची पूजा करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. मी केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवतो.

<sup>७</sup>देवा, तुझा दयाळू पणा मला आनंदी बनवतो तू माझे कट्ट पाहिले आहेस. तुला माझ्या संकटाची जाणीव आहे.

<sup>८</sup>तू माझ्या शत्रूंना मला घेऊन जाऊ देणार नाहीस तू मला त्यांच्या सापक्यातून मुक्त करशील.

<sup>९</sup>परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत. म्हणून माझ्यावर दया कर. मी इतका दुखी कष्टी झाले आहे माझ्या पोटासह माझे आंतले अवघव दुखत आहेत.

<sup>१०</sup>माझ्या आयुष्याचा दुखात शेवट होणार आहे माझी वर्षे सुस्कार टाकण्यात निघून जाणार आहेत. माझी संकटे माझी शक्ती पिजन टाकत आहेत. माझी शक्ती मला सोडून जात आहे.

<sup>11</sup>माझे शत्रू माझा तिरस्कार करतात आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात माझे सगळे नातोवाईक मला रस्त्यात बघतात तेव्हा ते मला घावरतात आणि मला चुकवतात.

<sup>12</sup>मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे लोक मला पूर्णपणे विसरन गेले आहेत.

<sup>13</sup>लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी एकतो. ते लोक माझ्याविसृष्ट गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.

<sup>14</sup>परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस.

<sup>15</sup>माझे जीवन तुझ्या हाती आहे. मला माझ्या शत्रूंपासून वाचव. काही लोक माझा पाठलाग करीत आहेत त्याच्यापासून माझे रक्षण कर.

<sup>16</sup>कृपा करून तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर. माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.

<sup>17</sup>परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली कारण मला निराश व्याख्ये नव्हते. वाईट लोक निराश होतील. ते मुकाटपणे थडग्रयात जातील.

<sup>18</sup>ते वाईट लोक गर्व करतात. आणि चांगल्या माणसांविष्टी खोटे सांगतात. ते वाईट लोक अतिशय गर्विष्ठ आहेत परंतु खोटं बोलारे त्यांचे ओढ लवकरच गप्प होतील.

<sup>19</sup>देवा, तू तुझ्या भक्तांसाठी खूप अद्भुत गोष्टीलपवून ठेवल्या आहेस. तुझ्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तू सर्वांसमोर चांगल्या गोष्टी करतोस.

<sup>20</sup>वाईट लोक चांगल्या माणसांना त्रास देण्यासाठी एकत्र येतात. ते दुष्ट लोक भांडणे सुरु करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तू चांगल्या लोकांना लपवतोस आणि त्यांचे रक्षण करतोस. तू त्यांचे तुझ्या निवांयात रक्षण करतोस.

<sup>21</sup>परमेश्वर धन्य आहे! त्याने त्याचे माझ्यावरील खरे प्रेम, शहर शत्रुंनी वेढलेले अस्ताना अत्यंत आशर्चयकारक रीतीने व्यक्त केले.

<sup>22</sup>मी घावरलो आणि म्हणालो, “देव मला पाह शकणार नाही अशा जागेत मी आहे.” परंतु देवा, मी तुझी प्रार्थना केली आणि तू माझी मदतीसाठी मोठ्याने केलेली प्रार्थना ऐकलीस.

<sup>23</sup>देवाच्या भक्तांने, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो. परंतु जे लोक स्वतच्या सामर्थ्याचा गर्व करतात त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो.

<sup>24</sup>परमेश्वराच्या मदतीची वाट बघत असणाऱ्या लोकांना बलवान व धैर्यवान व्हा.

## स्तोत्र 32

### दावीदावे एक स्तोत्र.

<sup>1</sup>ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे तो अत्यंत सुखी आहे ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.

<sup>2</sup>परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे. जो स्वतचे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.

<sup>3</sup>देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेले.

<sup>4</sup>देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास, मी उण्या उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.

<sup>5</sup>परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला. परमेश्वरा, मी तुला माझे अपराध संगितले. आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.

<sup>6</sup>याच कराणसाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.

<sup>7</sup>देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस. तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस म्हणून मी तू मला कसे वाचवक्लेस त्याचे गाणे गातो.

<sup>8</sup>परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे याचिष्यी मार्गदर्शन करीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.

<sup>9</sup>म्हणून घोड्याचासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊनकोस त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापारयलाच हवा या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”

<sup>10</sup>वाईट लोकांना खूप दुख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खण्या प्रेमाचे कडे आहे.

<sup>11</sup>चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा. शुद्ध मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!

## स्तोत्र 33

<sup>1</sup>चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आनंद व्यक्त करा. न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.

<sup>2</sup>वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा. दहा तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा.

<sup>3</sup>त्याच्यासाठी नवे गाणे गा. आनंदीहून चांगल्या रीतीने वाजवा.

<sup>4</sup>देवाचा शब्द खरा असतो तो जे काही करतो त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता.

<sup>5</sup>देवाला चांगलुपणा आणि न्यायी वृत्ती आवडते. परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरून टाकली.

६परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या.

७देवाने समुद्रातील पाणी एका ठिकाणी आणले, तो समुद्रातला त्याच्या जोबर ठेवतो.

८पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याला मान दिला पाहिजे या जगत राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे.

९का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबतो.

१०राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे तो त्यांच्या सगळ्यांच्या योजनांचा नाश करू शकतो.

११परंतु परमेश्वराचा उपदेश संदैव चांगला असतो त्याच्या योजना पिढ्यान्पिढ्या चांगल्या असतात.

१२ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत. देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.

१३परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले, त्याला सर्व लोक दिसले.

१४त्याने त्याच्या सिंहासनावरून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले.

१५देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले, प्रत्येक जण काय विचार करते ते देवाला माहीत असते.

१६राजा त्याच्या स्वतंत्र्या सामर्थ्याने सुरक्षित राहू शकत नाही. शूर सैनिक त्याच्या स्वतंत्र्या शक्ती मुळे सुरक्षित राहू शकत नाही.

१७धोडे युद्धात विजय मिळवू शकत नाहीत. त्यांची शक्ती तुम्हाला पळून जायला मदत करू शकत नाही.

१८परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी धेतो जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.

१९देव त्याना मरणापासून वाचवतो ते भुकेले असतील रेवा त्याना तो शक्ती देतो.

२०म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू, तो आपली मदत आणि ढाळ आहे.

२१देव आपल्याला आनंदी करतो. आम्ही त्याच्या पवित्र नावावर खोरोखरच विश्वास ठेवतो.

२२परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना करतो म्हणून तू तुझे महान प्रेम आम्हाला दाखव.

### स्तोत्र 34

दावीदाचे स्तोत्र दावीद अविमलेखापुरे वेड्डासारखा वागला

तेल्वा त्याने दावीदाला हाकलून दिले.

अशा रीतीने दावीदत्याला सोडून गेला.

१मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.

२विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो.

३देवाच्या महानते बदल माझ्या बरोबर सांगत चला आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या.

४मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले. मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.

५देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल लाज वाटून येऊ नका.

६था गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटातून मुक्तता केली.

७परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी वांधतो परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.

८परमेश्वराचा अनुभव च्या आणि तो किती चांगला आहे ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खोरोखरच सुखी होईल.

९परमेश्वराच्या पवित्र लोकांनी त्याची भक्ती केली पाहिजे. परमेश्वराच्या भक्तांसाठी सुरक्षित अशी दुसरी जागा नाही.

१०शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील. परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील.

११मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्याव्या ते शिकवीन.

१२जर एखाद्याचे जीवनावर प्रेम असेल आणि त्याला जर खूप आणि चांगले जगाव्याचे असेल तर

१३त्याने वाईट गोष्टी बोलायला नकोत. त्याने खोटे बोलायला नको.

१४वाईट कृत्ये करणे सोडून द्या. चांगली कृत्ये करा. शांतीसाठी काम करा. शांती गवसे पर्यंत तिच्या मागे धावा.

१५परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो. तो त्यांची प्रार्थना ऐकतो.

१६परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विश्वद आहे. तो त्यांचा सर्वनाश करतो.

१७परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल. तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.

१८काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात. परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो. तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो.\*

काही ... लोकांचे रक्षण करतो शब्दशः “देव हृदय विदीर्ण झालेल्या लोकांच्या जवळ असतो. तो निरुत्साही लोकांना वाचवतो.”

<sup>19</sup>चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील. परंतु परमेश्वर त्यांना त्यांच्या प्रत्येक संकटातून वाचवतो.

<sup>20</sup>परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांचे एकही हाड तो मोळू देणार नाही.

<sup>21</sup>परंतु संकटे वाईट माणसांना मारून टाकतील चांगल्या माणसांच्या सगळ्या शत्रुंचा नाश होईल.

<sup>22</sup>परमेश्वर त्याच्या सैवकांच्या आत्म्यांना वाचवतो. ते लोक त्याच्यावर अवरुद्ध बून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.

### स्तोत्र 35

#### दावीदाचे स्तोत्र.

<sup>1</sup>परमेश्वरा माझ्या लडाया लढ. माझे युध कर.

<sup>2</sup>परमेश्वरा ढाल आणि सात्या शारीराचे रक्षण करणारी मोठी ढाल. उचल. ऊठ आणि मला मदत कर.

<sup>3</sup>भाला आणि भाल्यासारखे दिसाऱ्यारे शस्त्र यांनी माझा पाठलाग करणाऱ्या लोकांसी लढ परमेश्वरा, माझ्या जीवाला सांग, “मी तुझे रक्षण करीन.”

<sup>4</sup>काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा करून त्यांना शरम वाटेल असे कर. त्यांना पाठ फिरवून पळून जावला लावते लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत. त्यांना गोंधळात अडचणीत टाक.

<sup>5</sup>त्या लोकांना वाच्यावर उडून जाणारा कोंडा बनव. परमेश्वराच्या द्लूतांकरबी त्यांचा पाठलाग होऊ दे.

<sup>6</sup>परमेश्वरा, त्यांचा मार्ग अंधारा आणि निसरदा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करू दे.

<sup>7</sup>मी काहीही चूक केली नाही तरी त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवयाचा प्रयत्न केला.

<sup>8</sup>म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे. एखादी अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे.

<sup>9</sup>नंतर मी परमेश्वराचा आनंद लुटीन. त्याने माझे रक्षण केले की मी आनंदी होईन.

<sup>10</sup>माझी सर्व हाडे म्हणतील, “परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीही नाही परमेश्वरा, तू सामर्थ्यावान लोकांपासून गरीबांना वाचवतोस तू सामर्थ्यावानां पासून वस्तू घेऊन त्या गरीबांना आणि असहाय लोकांना देऊस.”

<sup>11</sup>साक्षिदारांचा समूह मला दुख द्यायचे कारस्थान करीत आहे. ते लोक मला प्रश्न विचारतील आणि ते काय बोलतात ते मला कळत नाही.

<sup>12</sup>मी फक्त चांगल्याच गोष्टी केल्या आहेत परंतु लोक माझ्या विरुद्ध वाईट गोष्टी करतील. परमेश्वरा, मी ज्या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे त्या मला दे.

<sup>13</sup>जेव्हा ते लोक आजारी पडले तेव्हा मला वाईट वाटले अन्न न खाऊन मी माझे दुख प्रकट केले. त्यांच्यासाठी प्रथमा करून मी हेच मिळवले का?

<sup>14</sup>मी त्या लोकांसाठी सुतकी कपडे घातले. मी त्या लोकांना माझ्या मित्रांसारखे किंवा भावासारखे

वागवले. आई मेल्यावर रडणाऱ्या माणसाप्रमाणे मी दुखी आहे. त्या लोकांसाठी दुख व्यक्त करायचे म्हणून मी काळे कपडे घातले. दुखात नतमस्तक होऊन मी वावरलो.

<sup>15</sup>परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सचे मित्र नव्हते. मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हते परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला.

<sup>16</sup>त्यांनी वाईट भाषा वापरली आणि माझी चेष्टा केली. त्यांनी माझ्यावरचा त्यांचा राग कराकरा दातखाऊन व्यक्त केला.

<sup>17</sup>परमेश्वरा, या वाईट गोष्टी घडत असताना तू किती वेळ नुस्ता वघत राहाणार आहेस? ते लोक माझी नाश करण्याचा प्रयत्न करीत आहेत परमेश्वरा, माझे प्राण वाचव माझे प्रियप्राण त्या वाईट लोकांपासून वाचव. ते सिंहासारखे आहेत.

<sup>18</sup>परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. मी समर्थ्यावान लोकांवरोबर असेन तेव्हा तुझी स्तुती करेन.

<sup>19</sup>माझे खोटे बोलणारे शत्रू हसत राहाणार नाहीत. त्यांच्या गुप्त योजनामुळे माझ्या शत्रुंना खरोखरच शिक्षा होईल.\*

<sup>20</sup>माझे शत्रू शांतीच्या योजना आखत नाहीत. या देशातील शांततापूर्ण लोकांना त्रास देण्यासाठीच माझे शत्रू गुप्तपणे योजना आखत आहेत.

<sup>21</sup>माझे शत्रू माझ्या विषयी वाईट बोलत आहेत. ते खोट बोलतात आणि म्हणतात, “हा तू काय करतोस ते आम्हाला माहीत आहे.”

<sup>22</sup>परमेश्वरा, काय घडत आहे ते तुला तरी दिसत आहे ना? मग गप्प बसू नकोस मला सोळून जाऊ नकोस.

<sup>23</sup>परमेश्वरा, जागा हो! ऊठ माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा माझ्यासाठी लढ आणि मला न्याय देत्या

लोकांना मला हसू देऊ नकोस.

<sup>25</sup>“आम्हाला हवे होते ते मिळाले,” असे त्या लोकांना म्हणू देऊ नकोस. परमेश्वरा, “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.

<sup>26</sup>माझ्या सगळ्या शत्रुंना शरम वाटावी, ते गोंधळन जावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्या बावती वाईट गोष्टी घडल्या तेव्हाते लोक आनंदी होते ते माझ्यापेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटत होते. म्हणून ते लोक अपमानाने आणि लागेने झाकोळून जावित.

खालीने ... शिक्षा होईल शब्दश: “जे लोक माझा तिरस्कार करतात ते नेत्रपल्लीवी करतील का?”

२७ काही लोकांना माझे चांगले व्हावे असे वाटे. ते सर्व लोक सुखी होवोत ते लोक नेहमी म्हणतात, “परमेश्वर महान आहे त्याच्या सेवकाचे भले व्हावे अशी त्याची इच्छा आहे.”

२८ म्हणून परमेश्वरा तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन. मी रोज तुझी स्तुती करेन.

### स्तोत्र 36

प्रमुख वादकासाठी परमेश्वराचा सेवक

दावीद याचे स्तोत्र.

१ वाईट माणूस जेव्हा असे म्हणतो “मी देवाला भिणार नाही, त्याला मान देणार नाही” तेव्हा तो फार वाईट गोष्ट करतो.

२ तो माणूस स्वतंशीच खोटे बोलतो त्याला स्वतंच्या चुका दिसत नाहीत म्हणून तो क्षमेची याचना करीत नाही.

३ त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते तो शाहाणा होत नाही किंवा सतकृत्य करायला शिकत नाही.

४ वर्ष रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टीच्या योजना आखतो. तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही. परंतु तो काही वाईट करायला नकराही देत नाही.

५ परमेश्वरा, तुझे खेरे प्रेम आकाशापेक्षाही उंतु आहे. तुझी इमानदारी ढगापेक्षा उंच आहे.

६ परमेश्वरा तुझा चांगलुणा सर्वात उंचपर्कतपेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रपेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्याना वाचवतोस.

७ तुझा प्रेमल दयाळुणा सगळ्यांत किंमती आहे. माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.

८ परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्त्रमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नवीतून मनसोक्त पिऊ देतोस.

९ परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते. तुझा प्रकाश आस्ताला प्रकाश दाखवतो.

१० परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखता तत्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगलुणा असू दे.\*

११ परमेश्वरा गरिब्बिष्ठ लोकांना मला सापक्यात अडकवू देऊ नकोस. वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस.

१२ त्याच्यां थडग्यावर “इथे वाईट लोक पडले. त्यांना चिरडण्यात आले. ते आता पुढा कधीही उभे राहू शकणार नाहीत.” असे लिहून ठेव.

### स्तोत्र 37

१ तू दुष्टांवर चिडू नकोस. वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करू नकोस.

तुझ्याशी ... असू दे किंवा “प्रामाणिक मनाचा.”

२ वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या आणि मरून जाणाऱ्या गवतासारखे व हरव्या वनस्पती सारखे असतात.

३ तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगाशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.

४ परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे तो तुला जे काही व्हावे ते आनंदाने देईल.

५ परमेश्वरावर अवलंबून राहा. त्याच्यावर विश्वास ठेव. आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल.

६ “परमेश्वर तुझा चांगुलुणा आणि न्यायीपणा दुपारच्या उन्हासारखा तल्पू देईल.

७ “परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सुदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.

८ रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. तुला स्वतला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संतापू नकोस.

९ का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे. परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.

१० थोडाचाच काळांनंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत. तू त्यांना शोधण्याचा प्रवत्न करू शकतोस घण ते निघून गेलेले असतील.

११ विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल. आणि ते शांती व समाधानात जगतील.

१२ दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुद्ध वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात. दुष्ट लोक चांगल्या माणसांसमार आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओढ खाऊन करतात.

१३ परंतु आपला प्रभु त्या दुष्टांना हसतो. त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे.

१४ दुष्ट लोक त्यांचे धनुष्य घेऊन बाण सरसावतात. त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे.

१५ परंतु त्यांचे धनुष्य मोडेल व त्यांच्या तलवारी त्यांच्याचा छातीत घुसतील.

१६ मूळ भर चांगले लोक वाईटांच्या जमावापेक्षा चांगले असतात.

१७ का? कारण दुष्टांचा नाश होईल आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेतो.

१८ परमेश्वर शुद्ध माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो त्यांचे वतन संवैत त्याच्याजवळ राहतो.

१९ संकटाच्यावेळी चांगल्या माणसांचा नाश होणार नाही. भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अनन असेल.

२० वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत आणित्या माणसांचा नाश होणार आहे त्यांच्या दन्या कोरड्या पडतील आणि जळून जातील. त्यांचा संपूर्ण नाश होईल.

**२१**वाईट माणूस पैसे चटकन् उसने घेतो आणि कधीही परत करीत नाही. परंतु चांगला माणूस उदारहस्ते इतरांना देतो.

**२२**जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.

**२३**परमेश्वर सैनिकाला सावधिगिरीने चालण्यास मदत करतो. परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो.

**२४**जर सैनिक पक्षत पक्षत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल तर परमेश्वर त्याचा हात धरून त्याला पडताना सावरतो.

**२५**मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे. आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही चांगल्या माणसांची मुळे अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत.

**२६**चांगला माणूस दुसऱ्यांना सढळ हाताने देतो आणि चांगल्या माणसांची मुळे म्हणजे जण ईश्वरी कृपाच असते.

**२७**जर तू वाईट गोष्टी करायला नकार दिलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू सर्वकाळ जगशील.

**२८**परमेश्वराला न्याय आवडतो. तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहात नाही. तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दलन करेल.

**२९**चांगल्या माणसाना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल ते सैवै त्या जमिनीवर राहतील.

**३०**चांगला माणूस चांगला उपदेश करतो आणि त्याचे निर्णय सर्वासाठी योग्य असतात.

**३१**परमेश्वराची शिकवण त्याच्या (मनात) हृदयात असते. तो योग्य मार्गाने जगण्याचे सोडून देत नाही.

**३२**परंतु दुष्ट लोक चांगल्यांना दुखी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतातते चांगल्यांना मारण्याचा प्रयत्न करतात.

**३३**परंतु परमेश्वर त्यांना तसे करू देत नाही. तो चांगल्यांना दोषी ठरवू देणार नाही.

**३४**परमेश्वर सांगतो तसे करा परमेश्वराच्या मदतीची वाट पाहा. त्याला अनुसरा दुस्तांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्व देईल आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल.

**३५**मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा दुष्टमाणूस पाहिला होता.

**३६**परंतु नंतर तो नाहीसा झाला, मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.

**३७**शुद्ध आणि सत्यवादी राहाशांती करण्यांना खूप संतील लाभेल.

**३८**परंतु जे लोक नियम पाळत नाहीत त्यांचा नाश होईल. आणि त्यांच्या संतीला देश सोडून जाणे भाग पडेल.

**३९**परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.

**४०**परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो.

### स्तोत्र 38

स्मरण दिवसाचे दावीदावे स्तोत्र.

**१**परमेश्वरा, तू माझ्यावर दीका करतोस तेव्हा रागावू नकोस तू मला वलण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.

**२**परमेश्वरा, तू मला इजा केलीस तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.

**३**तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे. मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस. त्यामुळे माझी सर्व हाढे दुखत आहेत.

**४**मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.

**५**मी मूर्खपणा केला आता मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.

**६**मी धनुष्यासारखा वाकलो आहे आणि मी दिवसभर उदास असतो.

**७**मला ताप आला आहे आणि माझे सर्वशरीर दुखत आहे.

**८**मी फार अशक्त झालो आहे मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.

**९**प्रभु तू माझे ओरडणे ऐकलेस माझे उसासे तुझ्यापासून लपून राहिले नाहीत.

**१०**माझे हृदय धृद धृदत आहे. माझी शक्ती निघन गेली आहे आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेली आही.

**११**माझ्या आजारपणामुळे माझे मित्र आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत. माझे आसही माझ्याजवळ येत नाहीत.

**१२**माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत. ते सैवै माझ्याबद्दलच बोलत असतात.

**१३**परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिन्यामाणसासारखा आहे. मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.

**१४**लोक ज्याच्याबद्दल वाईट बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे. मी वादविवाद करून माझे शत्रू चूक आहेत हे सिद्ध करू शकत नाही.

**१५**म्हणून परमेश्वरा तू माझा बचाव कर. देवा, तूच माझ्यावतीने बोल.

**१६**मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील. मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुकाकेल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील.

**१७**मी चूक केल्याबद्दल अपराधी आहे. हे मला माहीत आहे मला माझे दुख विसरता येत नाही.

<sup>18</sup>परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्यात्याबद्दल तुला सांगितले, मला माझ्या दुष्कर्मबद्दल दुख होते आहे.

<sup>19</sup>माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनारे सांगितले आहे.

<sup>20</sup>माझे शत्रू माझ्याविरुद्ध वाईट गोष्टी करतात आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु ते लोक माझ्यावर उलटले.

<sup>21</sup>परमेश्वरा, मला सोडू नकोस. देवा माझ्याजवळ राहा.

<sup>22</sup>लवकर ये आणि मला मदत कर. माझ्या देवा मला वाचवा!

### स्तोत्र 39

प्रमुख गायकासाठी युद्धुनासाठी दावीदावे स्तोत्र

<sup>1</sup>मी म्हणाले “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन मी माझ्या जिभेला पाप करू देणार नाही.”

<sup>2</sup>मी दुष्टांबरोबर असलो की माझे तोंड बंद ठेवीन, मी बोलायला नकार दिला मी काही चांगलेसुधा बोललो नाही. मी फार विडले होतो.

<sup>3</sup>मी फार रागावली होतो आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो. म्हणून मी काही तरी बोललो.

<sup>4</sup>माझे काय होईल? हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन? ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहेत मला कळू दे.

<sup>5</sup>परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस. माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही. प्रत्येकाचे आयुष्य केवळ डगासारखे असते. कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.

<sup>6</sup>आपां जे आयुष्य जगतो ते खोल्याप्रतिविंशारखे असते. आपली सगळी संकरे निष्कारणच असतात. आपण नेहीन वस्तु गोळा करीत असतो पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्यालामाहीत नसते.

<sup>7</sup>तेव्हा प्रभु, मला काही आशा आहे का? तूच माझी आशा आहेस!

<sup>8</sup>परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचवतू मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.

<sup>9</sup>मी माझे तोंड उघडणार नाही. मी काही बोलणार नाही. परमेश्वरा जे करायला हवे होते ते तू केलेस.

<sup>10</sup>देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर तू ते सोडून दिले नाहीस तर त माझानाशा करशील.

<sup>11</sup>परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस. त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मर्यादाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन कसरीने खालेल्या कापडासारखी जीर्ण होतातआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्याडगासारखे आहे.

<sup>12</sup>परमेश्वरा माझी प्रार्थना एक, मी तुझ्यासाठी जेशब्द आकांताने बोलतो ते एक माझे अशू बघ. या आयुष्यात तुझ्याबोरवर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे. माझ्या सर्व पूर्वजांमाणे मी येथे केवळ थोड्याकाळासाठी राहणार आहे.

<sup>13</sup>परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस. मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे. मी थोड्याच वेळात जाणार आहे.

### स्तोत्र 40

प्रमुख गायकासाठी दावीदावे स्तोत्र

<sup>1</sup>मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक एकली, त्याने माझे ओरडणे एकले.

<sup>2</sup>परमेश्वराने मला विनाशाच्याबङ्गुतातून उचलले. त्याने मला चिखलातून बाहेर काढले. त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले. त्याने माझे पाय स्थिर केले.

<sup>3</sup>परमेश्वराने माझ्या मुखात नवीन गाणे घातले. माझ्या देवाच्या स्तुतीचे गाणे, बरेच लोक माझ्या बाबतीत घडलेल्या घटना बघतील. ते देवाची उपासना करतील, ते देवावर विश्वास ठेवतील.

<sup>4</sup>जर एखादाचा परमेश्वरावर विश्वास असला तर तो माणस खरोखरच सुखी होईल. जर तो राक्षसांकडे आणि चुकैच्यादेवाकडे बळला नाहीतर तो खरोखरच सुखी होईल.

<sup>5</sup>परमेश्वरा, देवा तू खरोखरच आश्चर्यजनक गोष्टी केल्या आहेस तू आमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखल्या आहेस परमेश्वरा, तुझ्यासारखा कुणीही नाही. तू केलेल्या गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगतराहीन मजण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत.

<sup>6</sup>परमेश्वरा, हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस. \* तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात. होमार्पणे किंवा पापार्पणे तुला नको असतात.

<sup>7</sup>म्हणून मी म्हणालो “बघ, मी येत आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले होते.

<sup>8</sup>माझ्या देवा, तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे मी तुझी शिकवण अभ्यासली आहे.

<sup>9</sup>मी विजयाची चांगली बातमी मीठ्यासभेत सांगितली मी माझे तोंड बंद ठेवले नाही. परमेश्वरा, तुला ते माहीत आहे.

<sup>10</sup>परमेश्वरा, मी तुझ्या चांगुलपणाबद्दल सांगितले. मी त्या गोष्टी मनात लपवून ठेवल्या नाही. परमेश्वरा, मी लोकांना सांगितले की ते रक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. मी तुझा दयाळुपणा आणि तुझी निष्ठा सभैतल्या लोकांपासून लपवून ठेवली नाही.

परमेश्वर ... केलीस शब्दश: “तू माझे कान खोदलेस” जुने ग्रीक भाषांतर “तू माझ्यासाठी शरीर निर्माण केलेस.”

<sup>11</sup>म्हणून परमेश्वरा तुळी करूणा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. तुळा दयालूपणा आणि निष्ठा माझे सतत रक्षण करो.”

<sup>12</sup>माझ्याभोवती दुष्टांची गर्दी झाली आहे ते मोजण्या न येण्याइतके आहेत माझ्या पापांनी माझी कोंडी केली आहे. आणि मी त्यांपासून पळू शक्त नाही. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा माझी पापे जास्त आहेत. माझे धैर्य नाहीस झाले आहे.

<sup>13</sup>परमेश्वरा, माझ्याकडे धाव घे आणि मला वाचव. परमेश्वरा लवकर घे आणि मला मदत कर.

<sup>14</sup>ते वाईट लोक मला मारावचा प्रथत्न करीत आहेत. परमेश्वरा त्या लोकांना लजित कर आणि त्यांची निराशा कर. ते लोक मला दुख देणार आहेत. त्यांना शरमेने पळळन जावला लाव.

<sup>15</sup>ते वाईट लोक माझी थट्टा करतात. त्यांना गोथळायला लावन बोलता येणार नाही असे कर.

<sup>16</sup>परमेश्वरा, जे लोक तुळ्या शोधात आहेत त्यांना सुखी करत्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा”असे म्हणू दे. त्या लोकांना तुळ्याकडून रक्षणकरून घेणे आवडते.

<sup>17</sup>प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करू नकोस.

## स्तोत्र 41

### प्रमुख गायकासाठी दावीदावे स्तोत्र

<sup>1</sup>जो माणूस गरीबांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो त्याला अनेक आशीर्वाद मिळतील. संकट येईल तेव्हा परमेश्वर त्याला वाचवेल.

<sup>2</sup>परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही.

<sup>3</sup>तो माणूस जेव्हा आजारी पडून अंथरुणावर असेल तेव्हा परमेश्वर त्याला शती देईल. तो आजारात अंथरुणावर पडला तरी परमेश्वर त्याला बरे करील.

<sup>4</sup>मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मी तुळ्या विशुद्ध पाप केले, पण मला क्षमा कर आणि मला बरे कर.”

<sup>5</sup>माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि विस्मरणात जाईल?”

<sup>6</sup>काही लोक मला भेटायला येतात परंतु त्याच्या मनात काय आहे ते सांगत नाहीत. ते माझ्यावद्दलची काही बातमी मिळवण्यासाठी येतात. नंतर ते जातात आणि त्याच्या अफवा पसरवतात.

<sup>7</sup>माझे शत्रू माझ्यावद्दलच्या वाईट गोष्टी कुंजबुजतात ते माझ्याविशुद्ध वाईट गोष्टीच्या योजना आखवतात.

<sup>8</sup>ते म्हणतात, “त्याने काही तरी चूक केली म्हणूनच तो आजारी आहे तो कधीच बरा होऊ नव्ये अशी मी आशा करतो.”

<sup>9</sup>माझा सगळ्यात चांगला मित्र माझ्यावरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविशुद्ध गेला आहे.

<sup>10</sup>म्हणून परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मला उठू दे. मग मी त्यांची परत फेड करीन.

<sup>11</sup>परमेश्वरा, माझ्या शत्रूना मला दुख द्यायला संधी देऊ नकोस. तरच मला कळेल की तू माझा स्वीकार केला आहेस.

<sup>12</sup>मी निरपराध होतो आणि तू मला पाठिंबा दिला होतास तू मला उभे राहू दे मग मी सदैव तुळी चाकरी करीन.

<sup>13</sup>इम्माएलाच्या देवाचा जयजयकार असो. तो नेहमी होता आणि नेहमी राहील आमेन आमेन.

## भाग दुसरा

### स्तोत्र 42

#### प्रमुख गायकासाठी कोरहाच्या

#### कुट्टांबाकडून मास्कील

<sup>1</sup>हरणाला इच्याच्या पापाची तहान लागते. त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुळ्यासाठी तहानेला आहे.

<sup>2</sup>माझा आत्मा जिंवत देवासाठी तहानेला आहे. मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?

<sup>3</sup>त्रात्रदिवस माझी अश्रूच माझी अन्न झाले आहे. सर्व केल माझा शत्रू थट्टा करून म्हणत आहे, “कुरे आहे तुळा देव?”

<sup>4</sup>म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे. मला माझे मन रिकाम करू दे. जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यंत नेत्याची मला आठवण आहे. खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन सण साजारा केल्याची मला आठवण आहे.

<sup>5</sup>मी दुखी का व्हावे? मी इतके का तळमळावे? मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे. त्याची स्तुती करण्याची मला पुढा संधी मिळेल. तो मला वाचवेल!

<sup>6</sup>देवा, मी खूप दुखी आहे म्हणूनच मी तुला बोलावले. मी यार्दनच्या दरीपासून हर्मानच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.

<sup>7</sup>या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुळ्यालाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला. समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुळा कोसळली परमेश्वरा तुळ्या लाटा माझ्यावर चहू बाजूनी आदलत आहेत. तुळ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.

<sup>8</sup>दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून माझ्यावजव त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.

९मी देवाशी माझ्या खड काशी बोलतो मी म्हणतो “परमेश्वरा, तू मला का विसरलास? माझ्या शत्रूच्या कूरतेमुळे मी इतके दुख का सहन करावे?”

१०माझ्या शत्रूनी मला मारण्याचा प्रयत्न केला. “तुझा देव कुठे आहे?” असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.

११मी इतका दुखी का आहे? मी इतका खिन्न का आहे? मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे. त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल. तो मला वाचवेल.

### स्तोत्र 43

१देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे. तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिंद्ध कर. माझा बचाव कर. मला त्या माणसापासून वाचव.

२देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस तू मला का सोडलेस? माझ्या शत्रूपासून कशी सुटका करायची ते तू मला का दाखवले नाहीस?

३देवा, तुझा प्रकाश आणि सत्य माझ्यावर उजळू दे तुझा प्रकाश आणि सत्य मला मार्ग दाखवेल. ते मला तुझ्या पक्त्र डॉगराकडे नेतील. ते मला तुझ्या घराकडे नेतील.

४मी देवाच्या वेदीजवळ जाईन मला अत्यंत सुखी करण्याच्या देवाकडे मी येईन देवा, माझ्या देवा मी तुझी चीणा वाजवून स्तुती करीन.

५मी इतका खिन्न का आहे? मी इतका का तळमळतो आहे? मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी. मला देवाची स्तुतीकरायची आणखी संधी मिळेल. तो मला वाचवेल.

### स्तोत्र 44

#### प्रमुख गायकसाठी कोरहाच्या

##### कुटुंबासाठी मास्कील

१देवा, आम्ही तुझ्यावद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले, खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.

२देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास आणि तो आम्हाला दिलास तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.

३हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही. त्यांच्या कणगवर बाहूनी त्यांना विजयी केले नाही. हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवील वाचलेका? कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस.

४देवा, तू माझा राजा आहेस आज्ञा दे आणि याकोबाच्या माणसांना विजयप्राप्त ने.

५देवा, तुझ्या मददीने आम्ही शत्रूला मागे रेटू, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूवर चालून जाऊ.

६“माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. माझी तलवार मला वाचवू शकणार नाही.

७देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस. तू आमच्या शत्रूना लाजवले आहेस.

८आम्ही रोज देवाची स्तुती करू आम्ही तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.

९परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास. तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबारोबर लढाईत आला नाहीस.

१०तू आमच्या शत्रूना आम्हाला मागे रेटू दिलेस. शत्रूनी आमची संपत्ती घेतली.

११तू आम्हाला मेंद्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तत विखरून टाकले.

१२देवा, तू आम्हालो कवडीमोलाने विकलेस. तू किंतीसाठी घासाचीस देरेखील केली नाहीस.

१३तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस. आमचे शेजारी आम्हाला हसतात. ते आमची मस्करी करतात.

१४आमी म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत, ज्यांना स्वत चा देश नाही असे लोकीही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.

१५मी लज्जेने वेढला गेलो आहे. दिवसभर मला माझी लाज दिसते.

१६माझ्या शत्रूनी मला अडचणीत आणले माझे शत्रू माझी चेष्टा करून जशास तसे वागायचा प्रयत्न करतात.

१७देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस आम्ही तुझ्याबारोबर केलेल्या करारान्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.

१८देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो नाही. आम्ही तुझ्या मार्ग चोखाळेण बद केले नाही.

१९परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस मृत्यूसारख्या अंधांज्याजागेत तू आम्हाला काळेस.

२०आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का? आम्ही परव्या देवाची प्रार्थना केली का? नाही.

२१देवाल खरोखरच या गोष्टी माहीत असतात. त्याला आपल्या हृदयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.

२२देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंद्यांप्रमाणे आम्ही आहोत.

२३प्रभु, ऊठ तू का झोपला आहेस? ऊठ आम्हाला कायमचा सोडून जाऊ नकोस.

२४देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस? तू आमची दुख आणि संकट विसरलास का?

२५ तु आम्हाला घाणीत ढकलून दिले आहेस आम्ही धुळीठ \* पोटावर पडलो आहोत.

२६ देवा, ऊ! आम्हाला मदत कर. मेहेरवानी करून आम्हाला वाचव.

### स्तोत्र 45

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबाचे शोशन्नीमया

सुरांवर बसवलेले मालकील प्रीतीचे स्तोत्र

१<sup>मी</sup> राजासाठी या गोष्टी लिहितो तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरून जाते. एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.

२ तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस. तू चांगला वक्ता आहेस. म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद दिल.

३ तुझी तलवार म्यानात ठेव हे सर्वशक्तीमान, तुझा गोरवशाली गणवेश परिधान कर.

४ तू खूप अद्भूत दिसितोस जा आणि चांगल्यासाठी वन्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये. तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर.

५ तुझे बाण तीक्ष्ण आहेत. तू खूप लोकांचा पराभव करशील ते तुड्यापुढे जमिनीवर पडतील.

६ देवास \* तुझे संहासन नेहमी साठी आहे. चांगुलपणा हा तुझा राजंड आहे.

७ तुला चांगुलपणा आवडतो आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा, तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचा \* राजा निवडले.

८ तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुमांध येतो. हस्तिदंताने अच्छादलेल्या महालातून तुला आनंदित करण्यासाठी संगीत ऐकू येते.

९ राजांच्या मुली करवल्या आहेत. तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुद्ध सोन्याचा मुगुट धारण करून उभी आहे.

१० पुली, माझे ऐक, लक्ष्पूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबांना विसरून जा.

११ राजाला तुझे सौदर्य आवडते. तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल. तू त्याला मान देशील.

१२ सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील. श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील.

१३ राजकन्या म्हणजे एक किमती आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.

१४ सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते. तिच्या करवल्या तिच्या मागून जातात.

१५ त्या अतिशय आनंदात आहेत. आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात.

१६ राजा, तुझी मुले तुड्यानंतर राज्य करतील. तू त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिपती करशील.

१७ मी तुझे नाव सदैव प्रसिद्ध राहील असे करीन. लोक सदैव तुझी स्तुती करतील.

### स्तोत्र 46

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या मुलांसाठी आलामोथ \* सुरांवर

बसवलेले गाणे

१ देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमीमदत शोधू शकतो.

२ म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही.

३ समुद्र जेव्हा खवकत्तो आणि पर्वत थरथर कापायला लागतात तेव्हा ही आम्हाला भीती वाटत नाही.

४ एक नदी आहे आणि तिचे ओढे नाले देवाच्या शहरात, सर्वशक्तिमान देवाच्या सर्वांत पवित्र शहरात सुख-समृद्धी आणतात.

५ देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही देव सूर्योदयाच्या पर्वीच मदत करेल.

६ जेव्हा परमेश्वर रागाने गजेल आणि पृथीवी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राटे पडतील.

७ तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्या बरांवर आहे. याकोबाचा देव ही आपल्यासाठी सुरक्षित जागा आहे.

८ परमेश्वर ज्या शक्तिशाली गोष्टी करतो त्या बघ, तो पृथीवीवर ज्या भयंकर गोष्टी आणतो त्या बघ.

९ परमेश्वर पृथीवीवर कुठेही युद्धे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य गोडून त्याचे भाले तोडू शकतो तो त्याचे रथ आगीत जाळू शकतो.

१० देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात च्या. मी राजांच्या पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”

११ तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.

### स्तोत्र 47

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तोत्र

१ लोकहाँ! तुम्ही टाळक्या वाजवा. तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जलल्लोष करा.

आलामोथ हा संगीतातील एक शब्द असावा याचा अर्थ “बासरीसारखा” किंवा “उंच स्वरातील” असा असू शकले. पाहा १ इतिहास 15:21.

तू ... आम्ही धुळीत यावरुन लोकाना गुलामप्रमाणे वागणूक मिळत होती. गुलामांना त्यांच्या मालकाला खाली वाकून सलाम करावा लागे.

देव हे देवासाठी लिहिले असेल किंवा कवी येथे “देव” हे नाव राजासाठी वापरत असेल.

तुला ... मित्र शब्दाचे: “तुझ्यावर आणि तुझ्या मित्रांवर खारू तेल आतले. देवाता गोळा करून ठेवलेले खास तेल.” त्या तेलाने राजा, पुजारी आणि देवदूत यांना मालिश केली जाई.

२सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.

३त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली. त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.

४देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुतरम्य देश निवडला.

५परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात आपल्या सिंहासनाकडे जातो.

६देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणीगा.

७देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गणे गा.

८देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्यां देशांवर राज्य करतो.

९देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात. सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत. देव त्या सगळ्यांपेक्षा थोर आहे.\*

## स्तोत्र 48

### एक गाणे कोरहाच्या मुलांचे स्तोत्र

१परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.

२देवाचे पवित्र शहर सुंदर आहे. त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे. हे त्या महान राजाचे शहर आहे.

३इथे त्या शहराच्या राजवाड्यांत देवाला किल्ला म्हणतात.

४एकदा काही राजे भेटले, त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखलीते सगळे चालून आले.

५त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते घावरले आणि पळत सुटले.

६भयाने त्यांना घेरले, भीतीने त्यांचा धरकाप झाला.

७देवा, तू पूर्वेंकडच्या जोरदार वाञ्याचा उपयोग केलास आणि त्याची मोठी जहाजे मोडलीस.

८होय, आम्ही ती गोष्ट एकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात, आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.

९देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्ष्यपूर्वक चिचार करतो.

१०देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्ष्यपूर्वक स्तुती करतात तू किंती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.

देव ... आहे किंवा “देव फारच उच्च वृत्तीचा आहे” पाचव्या कडव्यात वापरलेल्या हिंदू शब्द हाच आहे. त्यावरुन समजते की देव वर गेला आणि सिंहासनावर बसला.

११देवा, सियोन पर्वत आनंदी आहे यहाची शाहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.

१२सियोन भोवती फिरा, शहर बघा बुरुज मोजा.

१३उंच भिंती बघा, सियोनच्या राजवाड्याचे कौतुक करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.

१४देव खरोखरच नेहमी आपला देव असेल. तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.

## स्तोत्र 49

### प्रमुख गायकासाठी कोरहाच्या मुलांचे गाणे

१सर्व राष्ट्रांनो, हे ऐका पृथ्वीवरील सर्व जनहो! हे ऐका.

२प्रत्येकाने, गरीब, असो वा श्रीमंत हे ऐकले पाहिजे.

३भी तुम्हाला काही शाहाणपणाच्या आणि हुशारीच्या गोष्टी सांगणार आहे.

४मी त्या गोष्टी ऐकल्या आणि आता माझ्या वीणेच्या साथीवर मी त्या तुम्हाला गाऊन दाखवतो.

५संकटे आली तर मला भीती का वाटावी? दुष्टांनी मला घेरले आणि सापव्यात अडकवले तर मी का घावरु?

६काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता आणि संपत्ती त्यांचे रक्षण करील परंतु ते लोक मूर्ख आहेत.

७कुणीही मानवी मित्र तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि तुम्ही देवाला लाव देऊ शकत नाही.

८स्वतचे आयुष्य कायमचे विकत घेण्याइतका पैसा कुणाकडेच नसतो. सदैव जिवत राहण्याचा हळू विकत घेण्याइतका.

९पैसा कुणाकडेच नसतो व शरीर थडग्यात कुजू नये म्हणन ते वाचविण्यासाठी ही कुणाकडे पैसे नसतात.

१०शाहणी माणसेही मूर्ख लोकांसारखीच मरतात. आणि इतर लोक त्यांची सर्व संपत्ती घेतात.

११थडगे हेच सर्वांचे सर्वकाळचे नवीन घर असते. आणि त्यांच्याकडे किंती जगीन आहे यामुळे त्यात काहीही फरक पडत नाही.

१२श्रीमंत लोक सर्वकाळ जगू शकत नाहीत. ते प्राण्यासारखेच मरतात.

१३आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवणाऱ्या अशामूर्ख लोकांचे असेही होते.

१४ते लोक मेंद्यांप्रमाणे आहेत. थडगे त्यांची लेखणी आहे. मरण त्यांचा मेंद्याळ आहे. एका सकाळी त्यांच्या शरीराचा थडग्यात नाश होईल आणि ते कुजेल तेव्हा चांगले लोक आनंद करतील.

१५परंतु देव किंमत चुकवून माझा जीव वाचवेल. तो मला थडग्याच्या सापांयापसून वाचवल.

१६लोक केवळ श्रीमंत आहेत म्हणून त्यांची भीती वाळू नकोस. लोकांकडे मोठी, वैभवशाली घेरे आहेत म्हणून त्यांची भीती वाळू नकोस.

१७ ते लोक मरतील तेव्हा एकही गोष्ट बरोबर घेऊन जाणार नाहीत. या सुंदर वस्तूपैकी एकही वस्तू ते बरोबर नेणार नाहीत.

१८ आपल्या जीवनात आपण किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत ह्याविषयी एखादी श्रीमंत व्यक्ति स्वतचेच अभिनंदन करील व लोकही त्याची स्फुति करतील.

१९ परंतु त्याला त्याच्या पूर्वजांकडे जाप्याची वेळ घेईलच आणि नंतर तो दिवसाचा प्रकाश पुन्हा बघू शकणार नाही.

२० लोक श्रीमंत असूनही समजू शकणार नाहीत. ते प्राण्यांप्रमाणेच मरण पावतील.

## स्तोत्र ५०

### असाकंचे स्तोत्र

१ परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे. तो पृथ्वीवरील पूर्व पाशिंचमे कडील सर्व लोकांना बोलावतो.

२ सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.

३ आमचा देव येत आहे आणि तो गप्प राहाणार नाही. त्याच्यासमोर आग लागली आहे. त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.

४ आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.

५ देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. माझ्या उपासकांनो, या आपण एकमेकाशी करार केला आह.”

६ देव न्यायाधीश आहे आणि आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते.

७ देव म्हणतो, “माझ्या लोकांने माझे ऐका! इम्हाएलाच्या लोकांनो मी तुमच्या विरुद्ध माझा पुरावा देईन. मी देव आहे. तुमचा देव आहे.

८ मी तुमच्या होमवर्लीं बदल तक्रार करीत नाही. इम्हाएलाच्या लोकांनो, मी तुमची होमार्पणे माझ्याकडे केव्हाही आणा. तुम्ही मला ती रोज द्या.

९ मी तुमच्या घरातून बैल घेणार नाही. मी तुमच्या गोळ्यातून बकऱ्यांचा घेणार नाही.

१० मला त्या प्राण्यांची गरज नाही. जंगलातले सगळे प्राणी आधीच माझ्या मालकीचे आहेत हजारो पर्वतावरील सगळे प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.

११ उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहीत आहे डोंगरावर हलणारी प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.

१२ मी भुकेला नाही मी जरी भुकेला असतो तरी तुमच्याकडे अन्न मागिलते नसते. मी जगाचा मालक आहे आणि जगातील प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.

१३ मी बैलाचे मांस खात नाही. मी बकऱ्यांचे रक्त पीत नाही.”

१४ म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवावरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली. तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या.

१५ देव म्हणतो, “इम्हाएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देक शकाल.”

१६ देव दुष्ट लोकांना म्हणतो, “तुम्ही लोक माझ्या काव्यांबद्दल बोलता. तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता.

१७ मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता? मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?

१८ तुम्ही चोराला बघता आणि त्याच्यावरोबर राहाण्यासाठी तुम्ही पक्त युद्धता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबोर झोपाता.

१९ तुम्ही वाईट गोष्टी सांगता आणि खोटे बोलता.

२० तुम्ही इतरांविषयी सतत वाईट बोलता. स्वतच्या भावाविषयी सुध्द्या!

२१ तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही. आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते. पण मी मुळीच गप्प बसाणर नाही. मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन आणि तुमच्या तोडावर टीका करता.

२२ तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हाला फाळून टाकण्यापूर्वी तुम्ही हे सारे लक्षत घ्या जर तसे घडले तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.

२३ म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखच मला मान देतो. जर एखाद्या माणसाने त्याचे आयुष्ट बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”

## स्तोत्र ५१

प्रमुख गायकासाठी दावीदावे स्तोत्र दावीदाने बथसोबरोबर पाप केल्यानंतर भविष्यता नाथान त्याच्याकडे आल तेव्हाचे स्तोत्र

१ देवा, माझ्यावर दया कर तुझ्या अतिशय प्रेमल दयाळूपणाने आणि तुझ्या महान कृपेने माझी पापे पुसून टाक.

२ देवा माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक. माझी पापे धुक्कन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.

३ मी पाप केले हे मला माहीत आहे. ती पापे मला नेहमी दिसतात.

४ तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्याच मी केल्या. देवा मी तुझ्याविरुद्ध पाप केले. मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू ब रो बर होतास. तुझे निर्णय योग्य आहेत.

५मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.

६देवा, मी खरोखरच प्रामाणिक व्हाये असे वाटत असेल तर शाहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.

७मला सुशुद्ध करण्यासाठी तू एजोब बनस्पती वापर आणि विधी कर. मला आंघोळ घाल म्हणजे मी बफपिक्षा शुभ्र होईन.

८मला सुखी कर पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग. तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.

९माझ्या पापांकडे बघू नकोस ती पुसून टाक.

१०देवा माझ्यात पवित्र हृदय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.

११मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.

१२मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो, मला पुन्हा तुझ्या आनंद दे, माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.

१३पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन. आणि ते तुड्याकडे परत येतील देवा, मला खुनी समजू नकोस.

१४देवा, तूच माझा त्राता आहेस. तू किती चांगला आहेस ते सांगारे गाणे मला गाऊ दे.

१५प्रभु, मी माझे तेंदु उघडीन आणि तुझे गुणगान करीन.

१६तुला बळी नको आहेत. तुला नको असणारे बळी मी देणार नाही.

१७देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या हृदयाकडे पाठ फिरवणार नाहीस.

१८देवा, तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा.

यरुशलेमच्या पिंती बांध.

१९नंतर तू चांगले बळी उपभोग शूकशील आणि होमार्पणे ही तू उपभोगशील, आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांवा बळी देतील.

३तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतेस. तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते.

४तुला आणि तुझ्या खोटे बोलण्याज्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते.

५म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल. तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल तो तुला मारून टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.

६चांगले लोक ते बघतील आणि त्यावरून. ते देवाला घावरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील. ते तुला हसतील

७व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”

८पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे. मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्वास ठेवतो.

९देवा, तू केलेल्या गोर्धीवहूल मी सर्वकाळ तुझी स्तुती करतो. तुझ्या इतर भक्तप्रमाणे मी ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो.

### स्तोत्र 53

प्रमुख गायकासाठी महलथ \* सुरांवर बसवलेले

दावीदाचे मास्कील (शिक्षण).

१केवळ मूर्ख माणूसच देव नाही असा विचार करतो. तसले लोक भ्रष्टाचारी, वाईट, द्वेषपूर्ण असतात आणि ते कसले ही सत्कृत्य करीत नाहीत.

२देव खरोखरच स्वर्गात आहे आणि तो आपल्यावर नजर ठेवतो. देवाला शोधणाऱ्या शहाण्या लोकांच्या शोधात देव आहे.

३परंतु प्रत्येक जण देवापासून दूर गेला आहे. प्रत्येक जण वाईट आहे. कोणीही काही सत्कृत्य करीत नाही, अगदी एकही नाही.

४देव म्हणतो, “त्या दुष्टांना सत्य माहीत आहे. पण ते माझी प्रार्थना करीत नाहीत. दुष्ट लोक अन्न खायला जसे तत्पर असतात तसेच ते माझ्या लोकांचा नाश करायला तत्पर झाले आहेत.”

५परंतु त्या दुष्टांना भीती वाटेल पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भीतील. ते दुष्ट लोक इझालचे शत्रू आहेत. देवाने त्या दुष्टांना नाकारले आहे. म्हणून देवाची माणसे त्यांचा पराभव करतील. आणि देव त्या दुष्टांची हाडे इत्तस्त फेकेल.

६सियोनातून इप्राएलला कोण विजय मिळवून देईल? देव त्यांना विजय मिळवण्यात मदत करेल, देव त्याच्या

### स्तोत्र 52

प्रमुख गायकासाठी दावीदाचे मास्कील (बोधपर स्तोत्र) दावीद अहीमलेखाच्या घरी आला आहे असे दवेगावेमीने

शौलाकडे येऊन सांगितले त्यावेळचे स्तोत्र

१बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस! तू देवाला एक कलंक आहेस. तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.

२तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तन्यासारखी भयंकर आहे. तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस.

महलथ संगितातील एक शब्द हे सुराचे नाव असावे किंवा नाचणे अथवा ओरडणे असा त्याचा अर्थ असावा.

माणसांना हृषपरीतून परत आणेल याकोबाला हर्ष होईल आणि इसाएलखूप आनंदी होईल.

### स्तोत्र 54

**प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे मास्कील यावेळी**  
जिफी लोक शौलाकडे येऊन म्हणाले, “दावीद अमच्या  
लोकांत लपला आहे असे अम्हाला वाटते.”

१देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करून मला वाचव.  
तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर.

२देवा, माझी प्रार्थना ऐक मी काय म्हणतो ते ऐक.

३जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या  
विश्वद गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला  
निघाले आहेत.

४पाहा, माझा देव मला मदत करेल. माझा मालक  
मला साहाय्य करेल.

५जे लोक माझ्याविश्वद गेले आहेत त्यांना देव शिक्षा  
करेल, देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या  
लोकांचा नाश करेल.

६देवा, मी तुला खुशीने अर्पणे देईन. परमेश्वरा, मी  
तुझ्या चांगल्या नावाची स्तुती करेन.

७परंतु मी तुला सर्व संकटातून सोडवण्याची विनंती  
करीत आहे. माझ्या शंत्रूचा पराभव झाल्याचे मला  
पाहू दे.

### स्तोत्र 55

**प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे मास्कील**

१देवा, माझी प्रार्थना ऐक कृपा करून माझी दयेची  
प्रार्थना टाळू नकोस.

२देवा, कृपा करून माझे ऐक आणि मला उत्तर दे मला  
माझ्या तक्रारी सांगू दे.

३माझे शत्रू माझ्याविश्वद वाईट बोलले तो दुष्ट माणूस  
माझ्यावर ओरडला. माझे शत्रू रागत होते आणि त्यांनी  
माझ्यावर हल्ला केला त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस  
पाडला.

४माझे हृदय धडधडत आहे मी खूप घावरलो आहे.

५मी भीतीने थरथर कापत आह. मी भयभीत झालो  
आहे.

६मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले  
असते. मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती.

७मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो.

८मी पळून जाईन मी माझी सुट्का करेन. मी संकटांच्या  
वाढालापासून दूर पळून जाईन.

९प्रभु त्यांचा खोटेपणा बंद कर. \* या शहरात मला खूप  
हिंसा आणि भूंडणे दिसत आहेत.

खोटेपणा बंद कर शब्दश: त्यांच्या भाषा “गोंधळात टाकतात”  
उत्पत्ति 11:7 मधील गोष्टीप्रमाणे.

१०माझ्या भोवती संकटे आहेत. दिवस रात्र आणि  
शहराच्या सर्व भागात संकटे आहेत या शहरात महाभयंकर  
घटना घडत आहेत.

११रस्त्यावर बरेच गुह्ये घडत आहेत. लोक सर्वत्र खोटे  
बोलत आहेत आणि फसवणूक करत आहेत.

१२जर शत्रूनीच माझा अपमान केला तर मी तो सहन  
करू शकेन, जर शत्रूनीच माझ्यावर हल्ला केला तर मी  
लप शकेन.

१३परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र,  
माझा साथी, माझा दोस्त.

१४आपण आपली गुरिंदं एकमेकांना सांगितली आपण  
देवाच्या मंदिरात बोरवर प्रार्थना केली.

१५माझे शत्रू त्यांची वेळ यायच्या आधीच मरावेत अशी  
माझी इच्छा आहे, जिवंतपणीच त्यांचे दफन व्हावे असे  
मला वाटते. का? कारण ते त्यांच्या घरात भयंकर गोष्टी  
करण्याच्या योजना आखतात.

१६मी देवाला मदतीसाठी हाक मारीन आणि परमेश्वर  
माझे रक्षण करील.

१७मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी बोलतो.  
मी देवाला माझ्या तक्रारी सांगतो आणि तो त्या नीट  
ऐकतो.

१८मी पुष्कळ लढाया लढलो आहे. पण देवाने मला  
नेहमीच सोडविले व सुखरूप परत आणले.

१९देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो. तो अनादि अनंत  
काळाचा राजा मला मदत करेल.

२०माझे शत्रू त्यांचे जीवन बदलणार नाहीत. ते देवाला  
घावरत नाहीत. आणि त्याला मान ही देत नाहीत.

२१माझे शत्रू त्यांच्या मित्रांवर हल्ले करतात. ज्या गोष्टी  
करण्याचे त्यांनी कबल केलेले असते त्या ते करत नाहीत.

२२माझे शत्रू गोड बोलण्यात पटाईत आहेत. ते शांतीविषयी  
बोलतात आणि प्रत्यक्षात मात्र युद्धाच्या योजना आखतात.  
त्यांचे शब्द लोण्यासारखे मऊ असतात परंतु ते सुरीसारखे  
कपातात.

२३तू तुझ्या चिंता परमेश्वराकडे सोपव. आणि तो तुझी  
काळजी घोईल, परमेश्वर चांगल्या लोकांचा कधीही  
पराभव होऊ देणार नाही.

२४देवा, त्या खोटारडच्या आणि खुनी माणसांना त्यांचे  
आयुष्य अर्धे राहिलेले असतानाच त्यांच्या थळग्यात पाठव.  
आणि माझे म्हणशील तर, माझा तुझ्यावर भरंवसा आहे.

### स्तोत्र 56

**प्रमुख गायकासाठी “दूर औकच्या झाडावर असलेला पारवा”**  
या चालीवर आधारलेले दावीदाचे मास्कील. पलिष्ठ्यांनी

त्याला गाथमध्येकडले त्या वेळवे स्तोत्र

१देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू  
माझ्यावर दया कर. ते माझा पाठलाग करीत आहेत  
आणि रात्रंदिवस माझ्याशी लडत आहेत.

<sup>२</sup>माझ्या शत्रुंनी माझ्यावर दिवसभर हल्ला केला. मोजता न येण्याइतके लडणरे तिथे आहेत.

<sup>३</sup>मी जेव्हा घावरतो तेव्हा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.

<sup>४</sup>माझा देवावर विश्वास आहे. म्हणून मी भीत नाही लोक मला त्रास देऊ शकत नाहीत. देवाच्या वचनाबद्दल मी त्याचे गुणगान करीन.

<sup>५</sup>मझे शत्रू माझ्या शब्दांचा विषयस करतात. ते नेहमी माझ्या विश्वद्द दुष्ट करवाया करतात.

<sup>६</sup>ते एकत्र लपतात आणि मला मारण्यासाठी माझी प्रत्येक हालचाल टिपतात.

<sup>७</sup>देवा, त्याच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना दूर पाठवून दे. परव्या राष्ट्रांचा राग सहन करण्यासाठीत्यांना दूर पाठवून दे.

<sup>८</sup>मी खूप चिंताक्रांत झालो आहे. मी किती रडलो ते तुला माहीत आहे. तू माझ्या अश्रुंची नक्कीच मोजदाद ठेवली असशील.

<sup>९</sup>म्हणून मी तुला बोलावेन तेव्हा तू माझ्या शत्रुंचा पराभव कर. ते करू शकशील हे मला माहीत आहे, कारण तू देव आहेस.

<sup>१०</sup>मी देवाच्या वचनाबद्दल त्याची स्तुती करतो. परमेश्वराने मला वचन दिले म्हणून मी त्याचे गुणगान करतो.

<sup>११</sup>माझा देवावर भरंवसा आहे म्हणून मला भीती वाटत नाही. लोक मला त्रास देऊ शकणार नाहीत.

<sup>१२</sup>देवा, मी तुला खास वचने दिली आहेत आणि मी ती वचने पाळणार आहे. मी तुला माझे ध्यवाद अर्पण करणार आहे.

<sup>१३</sup>का? कारण तू मला मृत्यूपासून वाचवलेस तू मला पराभवापासून वाचवलेस म्हणून केबळ जिंवत असलेले लोकच जो प्रकाश पाहू शकतात अशा प्रकाशात मी त्याला अनुसरेन.

## स्तोत्र 57

प्रमुख गायकासाठी “नष्ट करू नको” याचालीवर बसवलेले दावीदारे मास्कील तो शौलापासून

गुहेत फ्लून गेला तेव्हावे

<sup>१</sup>देवा, माझ्यावर दया कर. दवाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो. संकटे ठेंपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे.

<sup>२</sup>मी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे मदतीसाठी प्रार्थना करीत आहे आणि देव माझी पूर्णपणे काळजी घेत आहे.

<sup>३</sup>तो स्वर्गातून मला मदत करतो आणि मला वाचवतो मला त्रास देण्याच्या लोकांचा तो पराभव करतो देव त्याचे खेरे प्रेम मला दाखवतो.

<sup>४</sup>माझे जीवन संकटात आहे, माझ्यापेक्ती माझे शत्रू आहेत. ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत. आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे.

<sup>५</sup>देवा, तू स्वर्गपिक्षाही उंच आहेस आणि तुझा महिमा सर्व पृथ्वीवर पसरला आहे.

<sup>६</sup>माझ्या शत्रुंनी माझ्यासाठी सापला रचला. ते मला सापल्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यात पडेन परंतु शेवटी तेच त्या खड्ड्यात पडतील.

<sup>७</sup>परंतु देव मला सुरक्षित ठेवील. तो मला साहसी करील मी त्याचे गुणगान गाईन.

<sup>८</sup>माझ्या आत्म्या, जागा हो. सतार्हांनो आणि वीणांनो, तुमचे संगीत सुरु करा. आपण पहाटेला जागवू या.

<sup>९</sup>माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो. मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो.

<sup>१०</sup>तुझी खेरे प्रेम आकाशातल्या सर्वांत उंचावरील ढगाहून उंच आहे.

<sup>११</sup>देव स्वर्गपिक्षा खूप गौरवी आहे. त्याचा महिमा सर्व पृथ्वीवर आहे.

## स्तोत्र 58

प्रमुख गायकासाठी “नष्ट करू नको” या चालीवर आधारित दावीदारे मिक्राम

१न्यायाधीशांनो, तुम्ही तुमच्या निर्णयात न्यायी आहात काय? तुम्ही लोकांचा न्यायाने निवाडा करीत आहात काय?

<sup>२</sup>नाही, तुम्ही फक्त वाईट गोष्टी करण्याचाच विचार करता. तुम्ही या देशात हिंसक कृत्ये करीत आहात.

<sup>३</sup>त्या वाईट लोकांनी जन्मल्यावरोबर दुष्कर्म करायला सुरुवात केली. ते जन्मापासूनच खोटारडे होते.

<sup>४</sup>ते सापासारखेचे भयकंर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही. ते सत्य ऐकायला नकार देतात.

<sup>५</sup>नागाला गारुडचाचे संगीत वा गाणे ऐकू येत नाही. आणि ती दुष्ट माणसे या सारखी आहेत.

<sup>६</sup>परमेश्वरा, ती दुष्ट माणसे सिंहसारखी आहेत. म्हणून परमेश्वरा तू त्यांचे दात पाड.

<sup>७</sup>ते लोक वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे नाहीसे होवोत. ते रस्त्यातल्या गवतप्रमाणे तुडवले जावोत.

<sup>८</sup>चालताना विरघळून जाणाऱ्या गोगलगायी प्रमाणे ते विरघळून जावोत. जन्मत मेलेल्या व दिवसाचा प्रकाश न पाहिलेल्या बाळा प्रमाणे त्यांचे होवो.

<sup>९</sup>भांडे तापविण्यासाठी काळ्या पेटवितात. तेव्हा त्यात चटकनू जलणाऱ्या काळ्याप्रमाणे त्यांचे होवो.

<sup>१०</sup>वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली तर चांगल्या माणसाला आनंद होईल, तो त्या दुष्कृत्यांचा रक्तात आपले पाय धुवेल.

<sup>११</sup>असे जेव्हा घडेल तेव्हा लोक म्हणतील “चांगल्या माणसांना त्यांचे फळ मिळाले. जगाला न्याय देण्यासाठी देव खोरखर आहे.”

## स्तोत्र 59

प्रमुख गायकासाठी “नष्ट करू नकोसे” याचालीवर  
आधारलेले दावीदाचे मिळकाम दावीदला मारण्यासाठी  
शौलाने त्याच्या घरावर नजर ठेवायला  
माणसे पाठविली त्या वेळचे.

<sup>1</sup>देवा, मला माझ्या शत्रूपासून वाचव माझ्याशी लढायला  
जे लोक आले आहेत त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी  
मला मदत कर.

<sup>2</sup>वैष्ट कृत्ते करणाऱ्यांपासून मला वाचव. मला त्या  
खुन्यांपासून वाचव.

<sup>3</sup>बघ, ते बलवान लोक माझी वाट पहात आहेत. ते  
मला मारण्यासाठी थांबले आहेत. परंतु मी पाप केले  
नाही किंवा कुठला गुन्हा केला नाही.

<sup>4</sup>ते माझा पाठलाग करीत आहेत परंतु मी काहीही  
चूक केली नाही परमेश्वरा, वे आणि स्वतंत्र बघ.

<sup>5</sup>तू सर्वशक्तिमान परमेश्वर आहेस. इप्राएलचा देव  
आहेस. ऊठ आणि त्या लोकांना शिक्षा कर. त्या दुष्ट  
देशद्वेषांना अजिबात दव्यामया दाखवू नकोस.

<sup>6</sup>ते दुष्ट लोक संथाकाळच्या वेळी गावात येणाऱ्या  
कुञ्चांसारखे गुरुगुरुत आणि शहरातून फिरत येतात.

<sup>7</sup>त्यांच्या धमक्या आणि अपमानित करणारे शब्द ऐक.  
ते अतिशय दुष्ट गोष्टी बोलतात आणि कुणी ते ऐकेल  
याची त्यांना पर्वा नसते.

<sup>8</sup>परमेश्वरा, त्यांना हास. त्या सर्वांचा उपहास कर.

<sup>9</sup>देवा, तू माझी शक्ती आहेस. मी तुझी वाट पाहात आहे  
देवा, तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस.

<sup>10</sup>देव माझ्यावर प्रेम करतो. आणि तो मला जिंकण्यासाठी  
मदत करतो. तो मला माझ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी  
मदत करील.

<sup>11</sup>देवा, तू त्यांना फक्त मारून टाकू नकोस नाही तर<sup>1</sup>  
माझे लोक त्यांना विसरून जातील. माझ्या रक्षणकर्त्या तू  
त्यांची दाणादाण उडव आणि तुझ्या शक्तीने त्यांचा पराभव  
कर.

<sup>12</sup>ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात. ते  
ज्या गोष्टी बोलले त्याबदल त्यांना शिक्षा कर. त्यांचा  
अंहकार त्यांना सापळ्यात अडकवू दे.

<sup>13</sup>रागाने तू त्यांचा नाश कर, त्यांचा सर्वनाश कर.

नंतर लोकांना कळेल की देव याकोबाच्या  
लोकांवर आणि सर्व जगावर राज्य करतो.

<sup>14</sup>ते दुष्ट लोक गुरुगुरणाऱ्या कुञ्चांप्रमाणे रात्री शहरातून  
हिंडत येतात.

<sup>15</sup>ते खाण्यासाठी अन्न शोधतील पण त्यांना काही  
मिळणार नाही. आणि झोपायला जागाही मिळणार नाही.

<sup>16</sup>परंतु मी तुझी स्तुती करणारे गाणे गाईन. रोज सकाळी  
मी तुझ्या प्रेमाचा आनंद घेईन का? कारण तू माझी उंच  
पर्वतावरची सुरक्षित जागा आहेस आणि संकटात मी  
तुझ्याकडे धाव घेऊ शकतो.

<sup>17</sup>मी तुझे गुणवर्णन करणारे गाणे गाईन. का? कारण  
तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस. माझ्यावर  
प्रेम करणारा देव तूच आहेस.

## स्तोत्र 60

प्रमुख गायकासाठी “कराराची लिली” या चालीवर बसवलेले  
शिक्कवण्यासाठी लिहिलेले दावीदाचे मिळकाम, अराम नहराईम  
आणि आराम सोबा याच्याशी तो लडला आणि क्षाराच्या  
खोन्यात परत गेल्यावर 12,000 अदेमातील सैनिकांचा  
त्याने पराभव केला तेव्हाचे स्तोत्र.

<sup>1</sup>देवा, तू आमच्यावर रागावला होतास म्हणून तू आमचा  
त्याग केलास आणि आमचा नाश केलास. कृपाकरून  
आमच्याकडे परत ये.

<sup>2</sup>तू पृथ्वी हादरवलीस आणि तिला दुर्भंगवलीस, सारे  
जग कोलमडन पडले. आता ते पुन्हा एकत्र आण.

<sup>3</sup>तू तुझ्या लोकांना खूप त्रास दिलास. आम्ही दासु  
झोकाडचा खाणाऱ्या आणि खाली पडणाऱ्या लोकांप्रमाणे  
आहोत.

<sup>4</sup>जे तुझी उपासना करतात त्यांना तू इशारा दिला होतास,  
त्यामुळे आता ते शत्रूपासून सुटका करून घेऊ शकतील.

<sup>5</sup>तू तुझी महान शक्ती वापर आणि आम्हाला वाचव. माझ्या  
प्रार्थनाला उत्तर दे आणि तू त्यांच्यावर प्रेम करतोस त्या  
लोकांना वाचव.

<sup>6</sup>देव त्याच्या मंदिरात म्हणाला मी युद्ध जिंकेन आणि  
विजयामुळे आनंदी होईन. मी ही जमीन माझ्या लोकांबरोबर  
वाटून घेईन. मी त्यांना शखेम आणि सुळ्होथाचे खोरे  
देईन.

<sup>7</sup>गिलाद आणि मनश्शे माझे असेल, एफ्राईम माझे  
शिरस्त्राण असेल आणि युद्धा माझा राजदंड असेल.

<sup>8</sup>मवाब माझे पाप धुण्याचे पात्र असेल, अदेम माझा  
जोडा नेणारा गुलाम असेल. मी पलिष्ठी लोकांचा पराभव  
करीन आणि माझ्या विजयाबद्दल ओरडून सांगेन.

<sup>9</sup>मला त्या शक्तिशाली आणि सुरक्षित शहरात कोण  
नेईल? अदेमशी लडायला मला कोण नेईल?

<sup>10</sup>देवा, हे करण्यासाठी मला फक्त तूच मदत करू  
शकतोस परंतु तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या  
सैन्यावरोबर गेला नाहीस.

<sup>11</sup>देवा, तू आम्हाला शत्रूचा पराभव करण्यासाठी मदत  
कर. कारण लोक आम्हाला बलवान करू शकतो नाहीत.

<sup>12</sup>फक्त देवच आम्हाला बलवान करू शकतो देव  
आमच्या शत्रूचा पराभव करू शकतो.

## स्तोत्र 61

प्रमुख गायकासाठी तंतुवादावरचे दावीदाचे एक स्तोत्र  
<sup>1</sup>देवा, माझे प्रार्थना गीत ऐक. माझ्या प्रार्थनेकडे  
लक्ष दे.

<sup>२</sup>मी कुरेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी  
तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या  
सुरक्षित जागी घेऊन जा.

<sup>३</sup>तूच माझी सुरक्षित जागा आहेस. माझ्या शवूपासून  
माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.

<sup>४</sup>तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे, जेथे तू  
माझे रक्षण करू शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची  
इच्छा आहे.

<sup>५</sup>देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू  
ऐकले होतेस परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते  
तुझेच आहे.

“राजाला भरपूर आयुष्य देत्याला कायमचे राहू दे.

<sup>६</sup>त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे. तुझ्या खन्या प्रेमाने  
तू त्याचे रक्षण कर.

<sup>७</sup>आणि मी तुझ्या नावाचा सदेव जयजयकार करीन.  
ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिलेत्या मी रोज करीन.

## स्तोत्र 62

प्रमुख गयकासाठी युद्धूनच्या  
चालीवरचे दावीदाचे स्तोत्र.

<sup>१</sup>देवाने माझा उद्धार करावा म्हणून मी धीराने वाट  
पहात आहे. माझे तारण त्याच्याकडूनच येते.

<sup>२</sup>देव माझा किल्ला आहे, तो मला तारतो. देव माझी  
उंच डोंगारावरची सुरक्षित जागा आहे. खूप मोठे सैन्यदेवील  
माझा पराभव करू शकणार नाही.

<sup>३</sup>किंती काळ तू माझ्यावर चाल करून येणार आहेस! मी  
एका बाजूला कललेल्या भिंतीसारखा आहे, केव्हाही  
पडण्याचा कुपणासारखा आहे.

<sup>४</sup>ते लोक माझा नाश करण्याच्या योजना आखत आहेत. ते  
माझ्याबद्दल खोटनंतर सांगतात ते लोकांमध्ये माझ्याबद्दल  
चांगल बोलतात पण गुपतपणे ते मला शाप देतात.

<sup>५</sup>मी अगदी धीर धरून देवाने मला वाचवण्याची वाट  
बघत आहे. देव माझी एकुलाती एक आशा आहे.

<sup>६</sup>देव माझा किल्ला आहे. देव मला तारतो देव माझी  
उंच डोंगारावरील सुरक्षित जागा आहे.

<sup>७</sup>माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो तो  
माझा भळ्क म किल्ला आहे तो माझी सुरक्षित जागा आहे.

<sup>८</sup>लोक हो! देवावर सर्दैव विश्वास डेवा. तुम्ही देवाला  
तुमच्या सर्व समस्या सांगा देव आपली सुरक्षित जागा  
आहे.

<sup>९</sup>लोक खरोभरच मदत करू शकत नाहीत. तुम्ही  
मदतीसाठी लोकांवर खरोभरच विश्वास टाकू शकत  
नाही. देवाशी तुलना करता ते हवेतल्या फुंकरीसारखे न  
गण्य आहेत.

<sup>१०</sup>बळजवरीने वस्त हिसकावन घेण्यात शक्तीवर विसंबून  
राहू नका. चोरी कैल्यामुळे तुमच्या पदरात काही  
पडणार आहे असे समजू नका. आणि तुम्ही श्रीमंत

ज्ञाल्यामुळे तुमची श्रीमंती आता तुमच्या कामी येईल याचाही  
भरवसा ठेवू नका.

<sup>११</sup>फक्त एकाच गोष्टीवर भरवसा ठेवण्यासारखा आहे  
असे देव म्हणतो “शक्ती देवापासून येते.”

<sup>१२</sup>प्रभु, तुझे प्रेम खेरे आहे. माणस ज्या गोष्टी करतो त्या  
नुसार तू त्याला बक्षिस देतोस वा शिक्षा करतोस.

## स्तोत्र 63

दावीदाचे एक स्तोत्र तो युहुदाच्या

रानात होता त्या वेळचे

“देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा  
आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क,  
बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.

<sup>२</sup>होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले. मी तुझी शक्ती  
आणि तुझा गौरव पाहिले.

<sup>३</sup>तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे. माझे ओठ तुझी  
स्तुती करतात.

<sup>४</sup>होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन तुझ्या नावासाठी  
मी माझे वाहू प्रार्थनेत उभारीन.

<sup>५</sup>चांगले अनन खाल्ल्याप्रमाणे मी तृप होईन. आणि माझे  
तोंड तुझी स्तुती करील.

<sup>६</sup>अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल  
मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.

<sup>७</sup>तू मला खरोभरच मदत केली आहेस. तू माझे रक्षण  
केलेस म्हणून मी आनंदी आहे.

<sup>८</sup>माझा आत्मा तुला धरून ठेवतो आणि तू माझा हात  
धरतोस.

<sup>९</sup>काही लोक मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.  
परंतु त्याच्या नाश होईल, ते खाली त्याच्या थडग्यात जातील.

<sup>१०</sup>त्यांना तलवारीने मारले जाईल. रानटी कुत्री त्याच्या  
प्रेते खालील.

<sup>११</sup>परंतु राजा त्याच्या देवावरोबर आनंदात असेल. आणि  
ज्या लोकांनी त्याच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची  
स्तुती करतील का? कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा  
पराभव केला.

## स्तोत्र 64

प्रमुख गयकासाठी दावीदाचे स्तोत्र

<sup>१</sup>देवा, माझे एक. माझ्या शत्रुंनी मला घाबरविले आहे.  
त्यांच्यापासून मला वाचव.

<sup>२</sup>माझे माझ्या शत्रुंच्या गुप्य योजनांपासून रक्षण कर. त्या  
दुष्ट लोकांपासून मला लपव.

<sup>३</sup>त्यांनी माझ्याबद्दल अगदी वाईट खोटं सांगितलं आहे.  
त्यांच्या जिभ धारदार तलवारी सारख्या आहेत. त्याचे  
कर शब्द बाणप्रमाणे आहेत.

<sup>४</sup>ते लपून बसतात आणि त्यांचे बाण एका साध्याभोळ्या  
आणि प्रमाणिक माणसावर फेकतात.

५वाईट करण्यासाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात व सापले रचय्याबाबत चर्चा करतात. “आपले सापळे कोणीही बघणार नाही” असे ते एकमेकांना सांगतात.

६लोक अतिशय कुटिल असू शकतात. लोक काय विचार करतात ते कळणे अवघड आहे.

७परंतु देवेद्योल त्याचे “बाण” मारु शकतो आणि त्यांना काही कळण्या आधीच वाईट लोक जखमी होतात.

८वाईट लोक इतर लोकांना त्रासदायक गोष्टी करण्याच्या योजना आखतात. परंतु देव त्यांच्या योजना निष्पळ बनवतो. आणि त्या त्रासदायक गोष्टी त्यांच्याच वाट्याला येतील असे करतो. आणि नंतर जो कोणी त्यांना पाहातो तो मस्तक विस्मयाने हलवतो.

९देवाने काय केले ते लोक पाहातील. ते इतरांना देवाबद्दल सांगतील, त्यामुळे संगच्यांना देवाबद्दल अधिक काही कळेल आणि त्याला आदर देण्याचे ही त्यांना कळेल.

१०परमेश्वराची सेवा करण्यास चांगल्या व्यक्तिला आनंद वाटो. तो देवावर विसंबन्ध राहतो. चांगल्या प्रामाणिक लोकांनी हे पाहिल्यावर ते देवावर विश्वास ठेवतात.

## स्तोत्र 65

### प्रमुख गायकासाठी दावीदावे स्तोत्र.

१सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो. मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे.

२तू केलेल्या गोष्टीबद्दल आम्ही लोकांना सांगतो. आणि तू आमची प्रार्थना ऐकतोस. तू तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतोस.

३जेवा आमची पापे आम्हांला खूप जड होतात तेव्हा तू माफ करतोस आणि त्यांची भरपाई करतोस.

४देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस. आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत. तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या संगच्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.

५देवा, आम्हाला वाचव, चांगले लोक तुझी प्रार्थना करतात आणि तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतोस. तू त्यांच्यासाठी आशचर्येकारक गोष्टी करतोस. सर्व जगभरच लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात.

६देवाने त्याच्या शक्तीने पर्वत निर्माण केले. आपण त्याची शक्ती आपल्या भोवती सर्वत्र पाहतो.

७देवाने उन्मत्त झालेल्या खवळलेल्या सम्मुद्राला शांत केले. देवाने पृथ्वीवर लोकांचे “महासागर” निर्माण केले.

८सर्व जगातील लोक तू केलेल्या विस्मयजनक गोष्टींनी आशचर्येकित झाले आहेत. सूर्योदय आणि सुर्यास्त आम्हाला खूप आनंदी बनवतात.

९तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस आणि तिला धान्य उगवावला सांगतोस. देवा तू झारे पाण्याने भरतोस आणि पिकांना वाढू देतोस.

१०तू नंगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस. तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस. तू जमीन पावासाने भुसभुरीत करतोस. आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.

११तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस तू भरपूर विकांनी गाड्या भरतोस.

१२वाळवंट आणि डोंगर गवताने भरले आहेत.

१३आणि कुरणे मेंकांनी झाकली गेली आहेत. दृश्या धान्यांनी भरल्या आहेत. प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.

## स्तोत्र 66

### प्रमुख गायकासाठी स्तुतिगीत

१पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.

२देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा. स्तुतिगीतांनी त्याचा सम्मान करा.

३त्याचे काम किती आशचर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घावरतात.

४संगच्या जगाला तुझी उपासना करू दे प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.

५देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी आम्हाला आशचर्येकित करतात.

६देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली.

७देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो, त्याच्याविरुद्ध कुणीही बंद करू शकत नाही.

८लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा. त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.

९देवाने आम्हाला जीवन दिले. देव आम्हाला संरक्षण देतो.

१०लोक चांदीची अग्नि परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.

११देवा, तू आम्हाला सापव्याहार अडकू दिलेस. तू आमच्यावर जड ओझी लालीस.

१२तू आमच्या शवूना आमच्यावरुन चालू दिलेस. तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस. परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.

१३-१४म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली. मी तुला अनेक वचने दिली, आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहेत.

१५मी तुला पापार्पण करीत आहे. मी तुला धुपासहित मेंद्या अर्पण करीत आहेत. मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.

<sup>16</sup>देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.

<sup>17</sup>मी त्याची प्रार्थना केली, मी त्याची स्तुती केली.

<sup>18</sup>माझे मन शुद्ध होते म्हणून माझ्या प्रभुने माझे ऐकले.

<sup>19</sup>देवाने माझे ऐकले, त्याने माझी प्रार्थना ऐकली.

<sup>20</sup>देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही. त्याने माझी प्रार्थना ऐकली, देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.

### स्तोत्र 67

प्रमुख गायकसाठी तंतुवाद्याकरचे दावीदाचे स्तुतिगीत

<sup>1</sup>देवा, मला दया दाखव, आणि आशीर्वाद दे कृपाकरून आमचा स्वीकार कर!

<sup>2</sup>देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घर्षील अशीमी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशावर बघू दे.

<sup>3</sup>देवा, लोक तुझी स्तुती करू देत सर्व लोक तुझी स्तुती करू देत.

<sup>4</sup>सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे, का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.

<sup>5</sup>देवा, लोक तुझी स्तुती करोत सर्व लोक तुझी स्तुती करोत.

<sup>6</sup>देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे. आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.

<sup>7</sup>देव आम्हाला आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घावरोत आणि त्याला मान देवोत.

### स्तोत्र 68

प्रमुख गायकसाठी दावीदाचे स्तुतिगीत

<sup>1</sup>देवा, ऊठ आणि तुझ्या वैच्यांची दाणादाण उडव. त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पाणत.

<sup>2</sup>तुझे वैरी वाच्यावर दूरवर जाणाऱ्या धुरासारखे दूरवर जावोत. आगीत वितळणाऱ्या मेणाप्रमाणे तुझ्या वैच्यांचा सर्वनाश होवो.

<sup>3</sup>परंतु चांगले लोक आनंदात आहेत, चांगल्या लोकांचा देवावारोबर आनंदात वेळ जातो. चांगले लोक आनंदात जगतात आणि सुखी होतात.

<sup>4</sup>देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा, देवासाठी रस्ता तयार करा. तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव याह आहे. त्याच्या नावाची स्तुती करा.

<sup>5</sup>देव त्याच्या पवित्र मंदिरात अनाथांचा बाप होतो. तो विधवांची काळजी घेतो.

<sup>6</sup>देव एकाकी लोकांना घर देतो देव त्याच्यामणासांना तुरुंगातून बाहेर काढतो ते फार आनंदी आहेत. परंतु जे लोक देवाच्या विरुद्ध जातात ते त्याच्या आगीसारख्या तुरुंगात राहतील.

<sup>7</sup>देवा, तू तुझ्या माणसांना मिसरमधून बाहेर काढलेस. तू वाळवंटातून चालत गेलास.

<sup>8</sup>आणि भूमी थरथरली देव, इम्माएलचा देव सिनाय डोंगरावर आला आणि आकाश वितळायला लागले.

<sup>9</sup>देवा, थकलेल्या जीर्ण द्वालेल्या भूमीला पुन्हा शक्ती येण्यासाठी तू पाऊस पाठवलास.

<sup>10</sup>तुझे प्राणी पुन्हा त्या ठिकाणी आले. देवा, तू तिथल्या गरीब लोकांना वृत्याच चांगल्या वस्तू दिल्यास.

<sup>11</sup>देवाने आज्ञा केली आणि बरेच लोक चांगली बातमी सांगण्यासाठी गेले.

<sup>12</sup>शक्तिमान रजांची सैन्ये पळन गेली. सैनिकांनी युद्धातून घरी आणलेल्या वस्तूंची विभागणी बायका घरी करतील. जे लोक घरीच राहिले होते ते ही संपत्ती वाटा घर्तील.

<sup>13</sup>त्यांना कबुतराचे चांदीने मढवलेले पंख मिळतील त्यांना सोऱ्याने मढवलेले आणि चकाकणारे पंख मिळतील.

<sup>14</sup>देवाने साल्पोन डोंगरावर शत्रुंच्या राजाची दाणादाण उडवली त्यांची अवस्था पडणाऱ्या हिमासारखी झाली.

<sup>15</sup>बाशानचा पर्वत उंच सुळके असलेला मोठा पर्वत आहे.

<sup>16</sup>बाशान, तू सियोन पर्वताकडे तुच्छेनेने का पाहतोस? देवाला तो पर्वत (सियोन) आवडतो, परमेश्वराने कायमचे तिथेच राहणे पसंत केले.

<sup>17</sup>परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो. त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात.

<sup>18</sup>तो उंच पर्वतावर गेला, त्याने कैदांची पलटण बरोबर नेली. त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुद्ध होते त्यांच्याकडून नही नजराणे घेतले. परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला.

<sup>19</sup>परमेश्वराची स्तुती करा. तो रोज आपल्याला आपले ओझे वाहायला मदत करतो देव आपल्याला तारतो.

<sup>20</sup>तो आपला देव आहे आपल्याला तारणारा तोच तो देव आहे. परमेश्वर, आपला देव आपल्याला मरणापासून वाचवतो.

<sup>21</sup>देवाने त्याच्या शत्रुंचा पराभव केला हे तो दाखवून देईल.\* जे त्याविरुद्ध लडले, त्यांना देव शिक्षा करील.

<sup>22</sup>माझा धनी म्हणाला, “मी शत्रूला बाशान पर्वतावरून परत आणीन मी शत्रूला पश्चिमेकडून परत आणीन.

<sup>23</sup>म्हणजे तुम्हाला त्यांच्या रक्तातन चालत जाता येईल. तुमच्या कुञ्जांना त्यांचे रक्त चाटता येईल.”

---

देवाने ... दाखवून देईल शब्दश: “देव त्याच्या शत्रुंच्या मस्तकाचा चेवामेंदा करेल, तो अपराधी कृतीने चाललेल्या केसाळ कवीची चेवामेंदा करेल.”

२४विजयाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या देवाला लोक बघतात. माझा देव, माझा राजा विजयांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत आहे, ते लोक बघतात.

२५गायक वाजत गाजत पुढे येतील. नंतर तरुण मुली खांजिन्या वाजवतील. त्यांच्या नंतर वाद्य वाजवणारे असतील.

२६मोळ्या मंडळात देवाचा जय जयकार करा. इम्हाएलाच्या लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.

२७छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे. आणि ते यहदाचे मोठे कुदंब जबुलूनाचे नेते आणि नफतालीचे नेते आहेत.

२८देवा, आम्हाला तुझी शक्ती दाखव. तू पूर्वी आमच्यासाठी तुझी शक्ती वापरलीस ती दाखव.

२९राजे त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील, तुझ्या यशस्वाले ममधील प्रासादात ती आणतील.

३०त्या “प्राण्यानी” तुला हवे ते कराने म्हणून्हू तुझ्या काठीचा उपयोग करत्या देशातील “बैलाना” आणि “गार्याना” तुझ्या आज्ञेचे पालन करायला लाव. तू त्या देशांचा युद्धत पराभव केला आहेस आता त्यांना तुझ्यासाठी चांदी आणायला सांग.

३१त्यांना मिसरमधून संपत्ती आणायला सांग देवा, इथिअोपियातत्या लोकांना त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणायला भाग पाड.

३२पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा, त्याच्यासाठी स्तुतीरीते गा.

३३देवासाठी गाणे म्हणादेव पुरातन आकाशातून त्याचा रथ नेतो, त्याचा जोरदार आवाज ऐका.

३४तुमच्या इतर देवांपेक्षा हा देव अधिक शक्तिमान आहे इम्हाएलाचा देव त्याच्या लोकांना अधिक शक्तिमान बनवतो.

३५देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो. इम्हाएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो. देवाचे गुणगान करा.

## स्तोत्र ६९

### प्रमुख गायकासाठी “भूकमळ”

या चालीवरचे दावीदाचे स्तोत्र.

१देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव. पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.

२इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही. मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे. मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदव्यत आहेत मी आता लवकरच बुडणार आहे.

३मी मदीसाठी याचना करून थकलो आहे. माझा घसा दुखत आहे. मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत तुझ्या मदीसाठी चाट पाहिली.

४मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत. ते विनाकारण माझा तिरस्कार करतात. माझा नाश व्हावा

म्हणून ते हप्रकारे प्रयत्न करतात. माझे शत्रू माझ्याविषयी खोरे सांगतात. मी चोरी केली असे त्यांनी खोटे च सांगितले आणि नंतर मी न चोरलेल्या वस्त्रसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले.

५देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे. मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही.

६प्रभु, सर्वशक्तीमान परमेश्वरा, तुझ्या भक्तांना माझी लाज वाट देऊ नकोस. इम्हाएलाच्या देवा, तुझी उपासना करणाऱ्याना माझ्यामुळे अडचारीत येऊ देऊ नकोस.

७माझा चेहरा लाजेने ज्ञाकला गेला आहे. मी तुझ्यासाठी ही लाज जवळ बालगतो.

८माझे भाऊ मला परव्याप्रमाणे वागवतात. माझ्या आईची मुले मला परदेशी असल्याप्रमाणे वागवतात.

९तुझ्या मंदीराविषयीच्या माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांच्याकडून मी अपमानित होतो.

१०मी रडतो, उपवास करतो आणि त्यामुळे ते माझी चेष्टा करतात.

११माझे दुख दाखवण्याकरता मी जाडेरडे कफडे वापरतो आणि लोक माझ्याविषयी विनोदी किस्से सांगतात.

१२ते सार्वजनिक ठिकाणी माझ्याबद्दल बोलतात. मद्य पिणारे लोक माझ्यावर गणी रचतात.

१३माझ्याविषयी म्हणशील तर परमेश्वरा, ही माझी तुझ्यासाठी प्रार्थना आहे तू माझा स्वीकार करावास असे मला वाटते. तू मला तारशील असा विश्वास मला वाटते.

१४मला चिखलातून बाहेर काढ मला चिखलात बुडू देऊ नकोस. माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांपासून मला वाचव. मला ह्या खोल पाण्यापासून वाचव.

१५लाटांमुळे मला बुडू देऊ नकोस खोल खड्यांना माझा घास घेऊ देऊ नकोस. थडग्याच्या जबड्यात मला जाऊ देऊ नकोस.

१६परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे. मला तुझ्या खण्या प्रेमाने उत्तर दे तुझ्यातत्या सामळ्या द्यावुद्धीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर.

१७तुझ्या सेवाकापासून दूर जाऊ नकोस, मी संकटात आहे, लवकर ये मला मदत कर.

१८ये माझ्या आत्म्याचा उद्धार कर. मला माझ्या शत्रूपासून सोडव.

१९तुला माझी लाज ठाक आहे माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे. या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस.

२०शरमेने मला गाडून टाकले आहे. लाजेमुळे मी लवकरच मरणार आहे. मी सहानुभूतीसाठी ताटकळलो आहे पण मला ती मिळाली नाही कुणीती माझे सांत्वन करेल म्हणून मी वाट पाहिली, पण कुणीही आले नाही.

२१त्यांनी मला विष दिले अन्न नव्हे. त्यांनी मला आंब दिली द्राक्षारस नाही.

२२त्यांचे ताट अन्नाने भरलेले आहे त्यांच्या टेबलाजवळ बसून जेवताना त्यांना खूप सुरक्षित वाटते. हेच जेवण त्यांचा नाश करो अशी माझी इच्छा आहे.

२३ते आंधळे व्हावेत आणि त्यांच्या पाठी अशक्तव्याव्यात अशी मी आशा करतो.

२४ त्यांना तुड्या क्रोधाची चव घेऊ दे.

२५त्यांची घरे रिकामी कर. त्यांत कुणालही राहू डेऊ नकोस.

२६त्यांना शिक्षा कर म्हणजे ते पळून जातील त्यानंतर त्यांच्याजवळ बोलप्यासाठी दुख आणि जखमा खरोखरच असतील.

२७त्यांनी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. तू किती चांगला असू शकतोस ते त्यांना दाखवू नकोस.

२८जिवंत माणसांच्या यादीतून त्यांचे नाव पुसून टाक त्यांचे नाव चांगल्या लोकांच्या यादीत लिहू नकोस.

२९मी खिन्न आणि दुखी आहे देवा, मला वर उचल, मला वाचव.

३०मी गायातून देवाच्या नावाची स्तुती करीन. मी त्याची धन्यवादाच्या गायातून स्तुती करीन.

३१यामुळे देव आनंदित होईल. एखादा बैल मारून संपूर्ण प्राणी देवाला अणू करण्यापेक्षा हे कितीती चांगले.

३२गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात. या गोष्टी कठल्याने तुम्हाला आनंद होईल.

३३परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो परमेश्वराला तुरंगातले लोक अजूनही आवडतात.

३४देवाची स्तुती करा सर्व अणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्वानी त्याची स्तुती करा.

३५परमेश्वर सियोनाल वाचवेल. परमेश्वर यहादाची नगरे परत बसवील. ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुण्या राहतील.

३६त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल. ज्या लोकांना त्यांचे नाव आवडते ते लोक तिथे राहतील.

## स्तोत्र 70

प्रमुख गायकासाठी लोकांना आठवण देण्यासाठी लिहिलेले शब्दांचे एक स्तोत्र.

१देवा, माझा उद्धार कर. देवा, लवकर ये आणि मला मदत कर.

२लोक मला माराच्या प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा कर त्यांची मानखंडना कर. लोकांना माझ्या बाबतीत वाईटगोष्टी करावच्या आहेत ते पडावेत आणि त्यांना लाज वाटाची असी माझी इच्छा आहे.

३लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्यांना शरम वाटाची अशी मला आशा वाटते.

४जे लोक तुझी उपासना करतात ते खूप खूप सुखी व्हावेत असे मला वाटते. ज्या लोकांना तुझी मदत हवी आहे त्या लोकांना नेहमी तुझी स्तुती करणे शक्य होईल अशी मला आशा वाटते.

५मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे. देवा, लवकर ये आणि मला वाचव. देवा, फक्त तूच माझी सुटका करू शकतोस. उशीर करू नकोस.

## स्तोत्र 71

१परमेश्वरा, माझा तुड्यावर विश्वास आहे. त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.

२तुड्या चांगुलपात तू मला वाचवशील. तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.

३माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस. तेहा मला वाचवण्याची आज्ञा दे.

४देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव, मला वाईट, पापी लोकापासून वाचव.

५प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच तुड्यावर विश्वास टाकला आहे.

६ज्याला यायच्या आधीपासूनच मी तुड्यावर अवलंबून आहे मी माझ्या आईच्या शरीरात होतो तेहा पासूनच तुड्यावर विसंबून होतो मी नेहमीतुझी प्रार्थना केली.

७तू माझ्या शर्कीचा ठेवा आहेस म्हणून मी दुसऱ्यांसाठी एक उदाहरण झालो.

८तू केलेल्या अद्भुत गोष्टींचे मी नेहमी गुणगान करीत असतो.

९केवळ मी आला म्हातारा झालो आहे म्हणून मला दूर लोटू नकोस माझी शर्की क्षीण होत असताना मला सोडून जाऊ नकोस.

१०माझ्या शत्रूनी माझ्याविरुद्ध योजना आखल्या आहेत. ते लोक खरोखरच एकत्र आले, भेटले आणि मला मारण्याची योजना त्यांनी आखली.

११माझे शत्रू मूहाणाले, “जा त्याला पकडा देवाने त्याला सोडून आहे आणि कोणीही माणूस त्याला मदत करणार नाही.”

१२देवा, मला सोडून जाऊ नकोस. देवा, त्वरा कर! ये आणि मला वाचव.

१३माझ्या शत्रूंचा पराभव कर. ते मला इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना त्याबद्दल लाज वाटाची अशी माझी इच्छा आहे.

१४नंतर मी तुड्यावर नेहमीच विश्वास ठेवीन आणि मी तुझी जास्त जास्त स्तुती करीन.

१५तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन तू जेव्हा जेव्हा मला वाचवलेस त्याबद्दलही मी सांगेन ते प्रसंग मोजता न येण्याइतके अगणित होते.

<sup>16</sup>मी तुझ्या मोठेपणाबद्दल सांगेन, परमेश्वरा, माझ्या प्रभु मी केवळ तुझ्याबद्दल आणि तुझ्या चांगुलपणाबद्दल बोलेन.

<sup>17</sup>देवा, तू मला मी लहान मुलगा होते तेव्हापासून शिकवीत आहेस आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगिले.

<sup>18</sup>आता मी म्हातारा झालो आहे आणि माझे केस पांडरे झाले आहेत. पण देवा, तू मला सोडून जाणार नाहीस हे मला माहीत आहे. मी प्रत्येक नव्या पिढीला तुझ्या सामर्थ्यबद्दल आणि महानतेबद्दल सांगेन.

<sup>19</sup>देवा, तुझा चांगुलपणा आकाशापेक्षाही उंच आहे देवा, तुझ्यासारखा देव कुठेही नाही. तू अद्भुत गोष्टी केल्या आहेस.

<sup>20</sup>तू मला संकटे आणि वाईट काळ दाखविलास परंतु तू मला त्या प्रत्येकातून वाचविलेस अणिमला जिवंत ठेवलेस. मी कितीही खोल बुडालो तरी तू मला माझ्या संकटातनं व खेचलेस.

<sup>21</sup>पूर्वीपाशाही महान गोष्टी करण्यास मला मदत कर. माझे सांत्वन करणे चालूच ठेव.

<sup>22</sup>आणि मी तंतुवाद्य वाजकून तुझी स्तुती करीन. देवा, तुझ्यावर विश्वास टाकणे शक्य आहे असे गाये मी गाईन माझ्या तंतुवाद्यावर मी इझाएलाच्या पवित्रदेवासाठी गायी वाजवीन.

<sup>23</sup>तू माझ्या आत्म्याचा उध्दार केलास. माझा आत्मा आनंदी होईल. मी माझ्या ओठांनी स्तुतिगीते गाईन.

<sup>24</sup>माझी जीभ नेहमी तुझ्या चांगुलपणींगी गायांगी गाईल आणि ज्या लोकांना मला ठार माराची इच्छा होती त्यांचा पराभव होईल आणि ते कलंकित होतील.

## स्तोत्र 72

### शलग्नोसाठी स्तोत्र

<sup>1</sup>देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर. आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर.

<sup>2</sup>तुझ्या लोकांना चांगला न्याय मिळावा म्हणून राजाला मदत कर तुझ्या गरीब लोकांसाठी चांगले आणि शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मदत कर.

<sup>3</sup>पृथ्वीवर सगळीकडे शांती आणि न्याय नादू दे.

<sup>4</sup>राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे. त्याला असहाय लोकांना मदत करू दे. त्याना जे त्रासै देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करू दे.

<sup>5</sup>जो वर सूर्य चमकतो आहे आणि चंद्र आकाशात आहे तोवर लोकांनी राजाला मान दावा आणि त्याची भीती बाळगाळी असे मला वाटो. लोक त्याला संदैव मान देवील आणि त्याची भीती बाळगतील अशी आशा मी करतो.

<sup>6</sup>राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे.

<sup>7</sup>तो जो पर्यंत राजा आहे तो पर्यंत चांगुलपणा उमलू दे जो पर्यंत चंद्र आहे तो पर्यंत शांती नांदू दे.

<sup>8</sup>त्याचे राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि युफ्रेट्स नदीपासून पृथ्वीच्या दुसऱ्या दोकापर्यंत वाढू दे.\*

<sup>9</sup>वाळवंतात राहणाऱ्या सर्व लोकांना त्याच्या समोर मुजरे करू दे. त्याच्या सर्व शत्रूंना त्याच्यापुढे घाणीत तोंड घालन मुजरे करू दे.

<sup>10</sup>तार्शीशच्या आणि दूरदूरच्या देशांच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणू दे. शब्दा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी खंडणी आणू दे.

<sup>11</sup>सागळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करू दे सगळी राष्टे त्याच्या सेवेत राहू दे.

<sup>12</sup>आमच्या राजा असहाय्य लोकांना मदत करतो. आमचा राजा गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतो.

<sup>13</sup>गरीब आणि असहाय्य लोक त्याच्यावर अवलंबून असतात. राजा त्यांना जिवंत ठेवतो.

<sup>14</sup>जे दुष्ट लोक त्यांना दुख द्याव्याचा प्रयत्न करतात त्याच्यापासून राजा त्यांना वाचवतो. राज्याला त्या गरीबांचे अव्यय खूप मोलाचे वाटते.

<sup>15</sup>राजा चिरायु होवो! आणि त्याला शब्दाकडून सोने मिळू दे राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा त्याला रोज आशीर्वाद द्या.

<sup>16</sup>शेतात खूप धान्य पिकू द्या डोंगरावरही खूप धान्य उगवू द्या. शेती लवानोन मधील शेतीसारखी सुपीक होऊ द्या आणि शहरे गवताने भरलेल्या शेतासारखी माणसांनी भर द्या.

<sup>17</sup>राजाला संदैव प्रसिद्ध होऊ द्या. जो पर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यंत लोकांना त्याची आठवण राहू द्या. त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या. आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या.

<sup>18</sup>परमेश्वर देवाची, इझाएलाच्या देवाची स्तुती करा. फक्त देवच अशा अद्भुत गोष्टी करू शकतो.

<sup>19</sup>त्याच्या गौरवपूर्ण नावाची संदैव स्तुती करा. त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या. आमेन आमेन.

<sup>20</sup>इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.

## भाग दिसरा

### स्तोत्र 73

#### आसाफाचे स्तोत्र

<sup>1</sup>देव इझाएल बरोबर खरोखरच चांगला वागला. शुद्ध हृदय असलेल्या लोकांशी देव चांगला वागतो.

<sup>2</sup>मी जवळ जवळ घसरलो आणि पाप करावला लागलो.

युफ्रेट्स ... वाढू दे याचा अर्थ बहुधा भूमध्य समुद्राच्या आसपासचे देश असा करतात.

<sup>३</sup>दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले आणि मी त्या गर्विष्ठ लोकांचा मत्सर करायला लागलो.

<sup>४</sup>ते लोक आरोग्य संपन्न आहेत. त्यांना जीवन जगण्यासाठी लळा द्यावा लागत नाही.\*

<sup>५</sup>त्या गर्विष्ठ लोकांना आपल्यासारखे दुखभोगावे लागत नाही. दुसऱ्या लोकांवर येतात तशी संकट त्यांच्यावर येत नाहीत.

<sup>६</sup>म्हणन ते अतिशय गर्विष्ठ आणि तिरस्करणीय लोक आहेत. ते ज्या प्रकारची आभूषणे आणि भपकेदार कपडे घालतात त्या वरून हे कळून येते.

<sup>७</sup>जर त्या लोकांना एखादी गोष्ट आवडली तर ते सरळ जातात आणि ती घेऊन येतात. त्यांना जे काही करायची इच्छा होते ते ते करतात.

<sup>८</sup>ते दुसऱ्यांचिंघणी दुष्ट आणि वाईट गोष्टी बोलतात ते गर्विष्ठ आणि दुराग्रही आहेत. आणि दुसऱ्या लोकांचा कसा फायदा उठवायचा याचा ते सतत विचार करीत असतात त्या प्रमाणे योजना आखतात.

<sup>९</sup>आपण म्हणजेच देव असे त्या गर्विष्ठ लोकांना वाटते आपण पृथ्वीचे राज्यकर्ते आहोत असे त्या लोकांना वाटते.

<sup>१०</sup>म्हणून देवाची माणसे सुध्या त्यांच्याकडे बळतात आणि त्यांनी सांगितलेली कामे करतात

<sup>११</sup>ते दुष्ट लोक म्हणतात, “आम्ही काय करतो ते देवाला माहीत नाही. सर्वशक्तिमान देवाला ते माहीत नाही.”

<sup>१२</sup>ते गर्विष्ठ लोक दुष्ट आहेत पण ते श्रीमंत आहेत आणि अधिक श्रीमंत होत आहेत.

<sup>१३</sup>मग मी माझेच मन शुद्ध का करू? मी माझे हात स्वच्छ का करू.

<sup>१४</sup>देवा, मी दिवसभर त्रास भोगते आणि तू मला रोज सकाळी शिक्षा देतोस.

<sup>१५</sup>देवा, मला इतर लोकांशी यावद्वल बोलायची इच्छा होती. परंतु त्यामुळे तुझ्या माणसांचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते हे मला माहीत होते.

<sup>१६</sup>या गोष्टी समजायाचा मी खूप प्रयत्न केला पण तुझ्या मंदिरात येण्यापूर्वी ते माझ्यासाठी फारच कठीण होते.

<sup>१७</sup>मी देवाच्या मंदिरात गेलो आणि नंतर मला कळले.

<sup>१८</sup>देवा, तू त्या लोकांना खरोखरच एका धोकादायक परिस्थितीत टाकले आहेस. खाली पडून सर्वनाश ओढवून घेणे त्यांना फारच सोपे झाले आहे.

<sup>१९</sup>अचानक संकटे येऊ शकतात आणि नंतर त्या गर्विष्ठ माणसांचा नाश होते. भयंकर गोष्टी घडू शकतात आणि मग त्यांचा सर्वनाश होतो.

<sup>२०</sup>परमेश्वरा, ते लोक म्हणजे झोपून उठल्यावर विसर पडणाऱ्या स्वप्रासारखे आहेत. आपल्या स्वप्राप्त येणाऱ्या राधकाप्रमाणे तू त्या लोकांना अदृश्य करशील.

त्यांना ... लागत नाही शब्दश: “त्यांना मरताना काही पाश नसतात.”

<sup>21-22</sup> मी फरार मूर्ख होतो मी श्रीमंत आणि दुष्ट माणसांचा विचार केला आणि मी गोंधळून गेलो. देवा, मी गोंधळलो होतो आणि तुझ्यावर रागावलो होतो. मी एखाद्या मूर्ख आणि अज्ञानी प्राण्यासारखा वागलो.

<sup>23</sup>मला जे जे लागेल ते सर्व माझ्याजवळ आहे. मी नेहमी तुझ्या जवळ असतो. देवा, तू नेहमी माझा हात धरतोस.

<sup>24</sup>देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर आणि नंतर तू मला गैरवाप्रत नेशील.

<sup>25</sup>देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार?

<sup>26</sup>कदाचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे. देव सदैव माझ्याजवळ असतो.

<sup>27</sup>देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील.

<sup>28</sup>मी मात्र देवाकडे आलो आहे. आणि ती माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. मी परमेश्वराला माझा प्रभु आणि माझी सुरक्षित जागा बनवले देवा, तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्यास त्यावद्वल संगण्यासाठी मी आलो आहे.

## स्तोत्र 74

### आसाफाचे मास्कील

<sup>१</sup>देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का? देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?

<sup>२</sup>तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस. त्यांची आठवण ठेव तू आम्हाला बाचवलेस आता आम्ही तुझे आहोत ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का?

<sup>३</sup>देवा, ये आणि या प्राचीन अवशेषांमधून चाल. शत्रुंनी ज्या पवित्र जागेचा नाश केला तिथे परत ये.

<sup>४</sup>शत्रुंनी मंदिरात युद्ध गर्जना केल्या ते युद्ध जिंकले आवे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडककले.

<sup>५</sup>फावड्याने गवत कापाण्यासारखे शत्रुंचे सैनिक दिसत होते.

<sup>६</sup>देवा, त्यांनी कुन्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करून तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले.

<sup>७</sup>त्या सैनिकांनी तुझे पवित्र स्थान जाळून टाकले तुझ्या नावाला गौरव प्राप्त करून देण्यासाठी ते मंदिर बांधले होते पण त्यांनी ते मारीत मिळवले.

<sup>८</sup>शत्रुंनी आमचा संपूर्ण नाश करायचे ठरवले. त्यांनी देशातील प्रत्येक पवित्र स्थानजाळून टाकले.

<sup>९</sup>आम्हाला आमचे एकही चिन्ह दिसू शकले नाही आता कोणी संदेशे राहिले नाही कुणालाही काय करावे ते कळत नाही.

**१०**देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत? तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का?

**११**देवा, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षाका दिलीस? तू तुझी महान सत्ता वापरलीस आणि आमचा संपूर्ण नाश केलास.

**१२**देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस या देशात लडाया जिकायला तू आम्हाला मदत केलीस.

**१३**देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास.

**१४**समुद्रातल्या मोळ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस आणि त्याचे शारीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस.

**१५**तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस आणि तूच नद्या कोरड्या करतोस.

**१६**देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस. सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस.

**१७**पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस. तूच उन्हाला आणि हिवाळा निर्माण केलास.

**१८**देवा, या गोर्ध्नीची आठवण ठेव, शत्रुंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षत असू दे. ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात.

**१९**त्या जंगली प्राण्यांना तुझे कबुतर घेऊ देऊ नकोस. तुझ्या गरीब माणसांना कायमचे विसरु नकोस.

**२०**आपला करार आठव या देशातील प्रत्येक अंधाच्या कोफॅन्यात हिसा आहे.

**२१**देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली. त्यांना आणखी तुधु होणार नाही असे पाहा. गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात.

**२२**देवा, ऊठ! आणि युद्ध कर! त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव.

**२३**तुझ्या शत्रुंच्या आरोळ्या विसरु नकोस त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.

## स्तोत्र 75

### प्रमुख गायकासाठी "नष्ट करू नकोस" या चालीवरचे आसाफाचे स्तोत्र

**१**देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अदभुत गोर्ध्नीबद्दल सांगतात.

**२**देव म्हणतो "मी न्यायदानाची वेळ निवडली, मी बरोबर न्याय करीन.

**३**पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल आणि पडायला येईल यांनी त्याला स्थिरता देईन."

**४-५** "काही लोक गर्विष्ठ असतात. ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते परंतु मी त्यांना सांगतो, 'फुशारक्या मारू नका. एवढे गर्विष्ठ बनू नका.'

"या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल अशी कोणतीही शक्ती नाही.\*

**७**देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो. देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला भोठे बनवतो. देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.

**८**देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे. परमेश्वराच्या हातात पेला आहे तो पेला विषयुक्त द्राक्षासाने भरलेला आहे. तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबपर्यंत पिसील.

**९**मी नेहमी लोकांना यावद्दल सांगेन मी इम्राएलच्या देवाचे गुणगान करीन.

**१०**मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन. आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.

## स्तोत्र 76

### प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र

**१**युद्धातील लोकांना देव माहीत आहे. इम्राएल मधील लोक देवाच्या नावाला मान देतात.

**२**देवाचे मंदिर शाले ममध्ये आहे. देवाचे घर सियोन डोंगरावर आहे.

**३**देवाने त्या ठिकाणी धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रांचा नाश केला.

**४**देवा, तू ज्या डोंगरावर शत्रुंचा पराभव केलास त्या डोंगरावरुन परतताना तू वैभवशाली दिसतोस.

**५**त्या सैनिकांना आपण खूप बलवान आहोत असे वाटत होते परंतु आता ते रणांगावर मरून पडले आहेत. त्यांची शरीरे आता त्यांच्या जवळच्या वस्तू औरेबाडल्या गेल्यामुळे उघडी पडली आहेत. या शूर सैनिकांपैकी कुणीही स्वत चे रक्षण करू शकला नाही.

**६**याकोवाचा देव त्या सैनिकांवर ओरडला आणि ते सैन्य त्यांचा रथ आणि घोडे यांच्यासकट मरून पडले.

**७**देवा, तू भयकारी आहेस. तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुद्ध कुणीही उभा राहू शकत नाही.

**८-९**परमेश्वर न्यायाधीश म्हणून उभा ठाकला. त्याने त्याचे निर्णय जाहीर केले. देवाने देशातल्या दीन लोकांना वाचवले त्याने स्वर्णांतून निर्णय दिला सर्व पृथ्वी शांत आणि घावरलेली होती.

**१०**तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस तेव्हा देवा लोक तुला मान देतात. तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.

**११**लोकाहो! तुम्ही तुमच्या परमेश्वराला, देवाला वचने दिलीत आता तुम्ही जी वचने दिलीत ती पूर्ण करा प्रत्येक

---

एखाद्या व्यक्तील ... शक्ती नाही शब्दश: पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडूनही नाही आणि वाळवंतील पर्वताकडूनही नाही.

ठिकाणचे लोक देवाला घावरतात आणि त्याला मान देतात ते देवासाठी भेटी आणतात.

<sup>12</sup>देव मोळाचा नेत्यांचा सुधूदा पराभव करतो. पृथ्वीवरचे सर्व राजे त्याला घावरतात.

### स्तोत्र 77

प्रमुख गयककासाठी यथून सुरावर

आधारलेले आसाफाचे स्तोत्र.

<sup>1</sup>मी देवाला मदतीसाठी जोरात हाक मारली, देवा मी तुझी प्रार्थना करतो. माझ्याकडे लक्ष दे.

<sup>2</sup>माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवत्न केला माझ्या आत्माने शांत व्हायला नकार दिला.

<sup>3</sup>मी देवाचा विचार करतो आणि मला काय वाटते ते त्याला सांगण्याचा प्रवत्न करतो पण मला ते शक्य नाही.

<sup>4</sup>तू मला झोपू देत नाहीस, मी काही तरी बोलाच्या प्रवत्न केला पण मी फारच गोंधळलेल्या मनस्थितीत होतो.

<sup>5</sup>मी सतत भूतकाळाचा विचार करीत राहिलो खूप दिवसांर्बूं घडलेल्या घटनांचा मी विचार करत होतो.

“रात्री मी माझ्या गाण्याचा विचार करण्याचा प्रवत्न करतो. मी स्वतशीच बोलतो आणि समजून घेण्याचा प्रवत्न करतो.

<sup>7</sup>मी आश्चर्य करतो, “आमचा प्रभु आपल्याला कायमचा सोडून गेला का? तो आपल्याला कधी तरी परत घेईल का?

<sup>8</sup>देवाचे प्रेम कायमचे नाहीसे झाले का? तो आपल्याशी कधी तरी परत बोलेल का?

<sup>9</sup>देव देवेचा अर्थ विसरला का? त्याच्या कृपेचे आता रागात परिवर्तन झाले का?”

<sup>10</sup>नंतर मी विचार केला, “जी गोष्ट मला राहून राहून खटकते आहे ती ही सर्वशक्तिमान सर्वांच असा देव त्याची शक्ती घालवून बसला आहे का?”

<sup>11</sup>परमेश्वराने काय केले ते मला आठवते आहे. देवा, खूप पूर्वी तू ज्या अद्भूत गोष्टी केल्यास त्या मला आठवतात.

<sup>12</sup>तू केलेल्या गोष्टींचा मी विचार केला. मी त्या गोष्टीबद्दल विचार केला.

<sup>13</sup>देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, देवा, तुझ्यासारखा महान कोणीही नाही.

<sup>14</sup>अद्भुत गोष्टी करणारा देव तूच आहेस. तू लोकांना तुझी महान शक्ती दाखवलीस.

<sup>15</sup>तू तुझ्या शक्तीने लोकांना वाचवलेस तू याकोबाच्या आणि योसेफाच्या वंशजांना वाचवलेस.

<sup>16</sup>देवा, पाण्याने तुला पाहिले आणि ते घावरले. खोल पाणी भयाने थरथरले.

<sup>17</sup>दाट डगांनी पाणी खाली सोडले, लोकांनी वरच्या उंच डगातला गडगडाट ऐकला. नंतर तुझे विजांचे बाण डगातून चमकू लागले.

<sup>18</sup>तिथे डगांचा भयानक गडगडाट होत होता. विजांनी जगाला प्रकाशमय केले होते. पृथ्वी हलली आणि थरथरली.

<sup>19</sup>देवा, तू खोल पाण्यातून चाललास. तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही.

<sup>20</sup>तू मोळेच्या आणि अहरोनच्या मदतीने तुझ्या माणसांना मेंढऱ्यांप्रामाणे मार्गदर्शन केलेस.

### स्तोत्र 78

आसाफाचे मास्कील.

<sup>1</sup>लोकहो! माझी शिकवण ऐका, मी काय संगतो ते ऐका!

<sup>2</sup>मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन. मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन.

<sup>3</sup>आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.

<sup>4</sup>आणि आम्ही ती विसरणार नाही. आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंती गोष्ट संगत राहातील आम्ही परमेश्वराची स्तुती करू आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल संगत राहू.

<sup>5</sup>परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला. देवाने इम्बालला कायदा दिला. देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या. त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला.

<sup>6</sup>नवीन मुले जन्माला येतील तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल.

<sup>7</sup>म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील. देवाने जे केले ते ते विसरणार नाहीत. ते अत्यंत सावधांगीरीने त्याच्या आज्ञा पाळतील.

<sup>8</sup>जर लोकांनी त्यांच्या देवाच्या आज्ञा त्यांच्या मुलांना शिकविल्या तर ती मुले त्यांच्या पूर्वजांसारखी होणार नाहीत त्यांचे पूर्वज देवाविरुद्ध गेले. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळायचे नाकारले. ते लोक फार हट्टी होते ते देवाच्या आत्माशी प्रामाणिक नव्हते.

<sup>9</sup>एफ्राइमच्या लोकांजवळ शस्त्रे होती. परंतु ते रणांगावरून पळून गेले.

<sup>10</sup>त्यांनी देवावरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही. त्यांनी त्याची शिकवण आघारायला नकार दिला.

<sup>11</sup>एफ्राइमचे लोक देवाने केलेल्या महान गोष्टी विसरले. देवाने दाखवलेल्या अद्भुत गोष्टी ते विसरले.

<sup>12</sup>मिसर देशातल्या सोअन प्रांतात देवाने त्यांच्या वाडवडिलांना त्याची महान शक्ती दाखवली.

<sup>13</sup>देवाने लाल समुद्र दुधंगला आणि लोकांना पलिकडे नेले, पाणी एखाद्या भिंतीसारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते.

<sup>14</sup>देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा व रात्री अग्रीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.

<sup>15</sup>देवाने वाळवंटात पाषाण फोडला त्याने लोकांना पृथ्वीच्या गर्भातून पाणी दिले.

<sup>16</sup>देवाने खडकातून नदीसारखे खळखळणारे पाणी बाहेर आणले.

<sup>17</sup>परंतु लोकांनी देवाविरुद्ध पाप करणे चालूच ठेवले, ते वाळवंटात सुध्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या विरुद्ध गेले.

<sup>18</sup>नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले, त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली.

<sup>19</sup>त्यांनी देवाविरुद्ध तकारी केल्या ते म्हणाले, “देव आम्हांला वाळवंटात अन्न देऊ शकेल का?

<sup>20</sup>त्यांने दगडाला प्रहर केला आणि त्यातून पुरासारखे पाणी बाहेर येऊ लागले तो आम्हांला भाकरी आणि मांस नक्कीच दईल.”

<sup>21</sup>त्या लोकांनी म्हटलेले परमेश्वराने ऐकले देव याकोबावर फार रागावला देव इग्नाएलवर फार रागावला.

<sup>22</sup>का? कारण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. देव त्यांना वाचवील यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.

<sup>23-24</sup>पण नंतर देवाने डग बाजूला केले आणि त्यातून त्याने त्यांच्यावर अन्नासाठी मान्नाचा वर्षाव केला. आकाशाचे दरवाजे उघडवीत तसा हा प्रकार होता आणि आकाशातील गोदामातून धान्याचा वर्षाव होत राहिला.

<sup>25</sup>लोकांनी देवदूतांचे अन्न खाल्ले देवाने त्यांचे समाधान करण्यासाठी भरपूर अन्न पाठवले.

<sup>26-27</sup>देवाने पूर्वीकडचा घोगावणारा वारा पाठवला आणि त्यांच्यावर लाव पक्षी पावसाप्रमाणे कोसळले देवाने तेमानकडून वारा वाहायला लावला आणि निले आकाश काळे झाले कारण आकाशात खूप पक्षी होते.

<sup>28</sup>ते पक्षी छावणीच्या अगदी मध्य भागी, त्या लोकांच्या तंबच्या अवती भोवती पडले.

<sup>29</sup>त्यांच्याकडे भरपूर खायला होते परंतु त्यांनी त्यांच्या भुकेलाच पाप करावला लावले.

<sup>30</sup>त्यांना त्यांची भूक आवरली नाही, म्हणून त्यांनी ते पक्षी रक्त काढलायशीवायच खाल्ले.

<sup>31</sup>देव त्यांच्यावर खूप रागावला आणि त्याने त्यांतल्या अनेकांना मारून टाकले, त्यातल्या अनेक निरोगी तरुण माणसांना देवाने मारले.

<sup>32</sup>परंतु लोकांनी पुन्हा पाप केले देव ज्या अद्भुत गोष्टी करते त्यांवर ते अवलंबून राहिले नाहीत.

<sup>33</sup>म्हणून देवाने त्यांचे कवडी मोलाचे आयुष्य भयानक संकटात संपवले.

<sup>34</sup>देवाने जेव्हा जेव्हा त्यातल्या काहींना ठार मारले तेव्हा तेव्हा उरलेले लोक पुन्हा त्याच्या कडे वळले ते देवाके धावत परतले.

<sup>35</sup>देव त्यांचा खडक आहे. याची आठवण त्यांना आली सर्वशक्तिमान देवाने त्यांना वाचवले याची त्यांना आठवण झाली.

<sup>36</sup>आपण देवावर प्रेम करतो असे ते म्हणाले परंतु ते खोटे बोलले, ते मनापासून बोलत नव्हते.

<sup>37</sup>त्यांचे मन खरोखरच देवाजवळ नव्हते. ते कराराशी प्रमाणिक नव्हते.

<sup>38</sup>परंतु देव दयाळ होता. देवाने त्यांना त्यांच्या पापांबद्दल क्षमा केली आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. देवाने अनेक वेळा स्वतचा राग आवरला. त्याने स्वतला खूप राग येऊ दिला नाही.

<sup>39</sup>ती केवळ माणसेचे आहेत याची देवाने आठवण ठेवली. लोक वाञ्याप्रमाणे आहेत, तो बाहतो आणि ओसरतो.

<sup>40</sup>त्या लोकांनी वाळवंटात ठेवला अनेक संकटांत टाकले त्यांनी त्याला खूप दुखी केले.

<sup>41</sup>मग लोकांनी पुन्हा पुन्हा देवाच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली, त्यांनी इग्नाएलव्या पक्त्रिपरमेश्वराला खूप दुख दिले.

<sup>42</sup>ते लोक देवाची शक्ती विसरले. देवाने त्यांचा किती वेळा त्यांच्या शत्रूंपासून बचाव केला हे ते विसरले.

<sup>43</sup>मिसर देशातल्या चमत्कारा बाबत ते विसरले. सोनन प्रांतातला चमत्कारही ते विसरले.

<sup>44</sup>देवाने नद्यांचे रक्तात रूपांतर केले. मिसरमध्ये लोक आणि इतर झाडांवर टोळ धाद पाठवली.

<sup>45</sup>देवाने चावाण्याचा माशांचे थर्वे पाठवले. ते मिसरमध्यल्या लोकांना चावले, देवाने बेडूक पाठवले. त्यांनी मिसरमध्यल्या लोकांच्या आयुष्याचा नाश केला.

<sup>46</sup>देवाने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवली केली आणि इतर झाडांवर टोळ धाद पाठवली.

<sup>47</sup>देवाने त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश करण्यासाठी गारांचा पाऊस पाडला आणि झाडांचा नाश करण्यासाठी त्याने वर्फाचा उपयोग केला.

<sup>48</sup>देवाने गारांच्या वर्षावाने त्यांच्या प्राण्यांचा नाश केला आणि त्यांच्या पशुधनावर त्याने बीज पाडली.

<sup>49</sup>देवाने मिसरच्या लोकांना आपला राग दाखवला. त्याने त्याचे विघ्नसक दूत त्यांच्याविरुद्ध पाठवले.

<sup>50</sup>देवाने आपला राग व्यक्त करण्यासाठी एक मार्ग शोधला त्याने त्या लोकांपैकी कुणालाही जगू दिले नाही. त्याने त्याना एका भयंकर रोगाचे बळी केले.

<sup>51</sup>देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या सर्व पहिल्या मुलांना मारून टाकले. त्याने हाम कुटुंबात जन्मलेल्या पहिल्या मुलांनाही मारले.

५२नंतर देवाने इग्नाएल्ला मेंडपाळा सारखे नेले त्याने त्याच्या लोकांना मेंडवाचासारखे वाळवंतात नेले.

५३त्याने त्याच्या माणसांना काळजीपूर्वक मार्गदर्शन केले देवाच्या माणसांना कशाचीच भीती वाटली नाही. देवाने त्याच्या शत्रूना लाल समुद्रात बुद्धिले.

५४देवाने त्याच्या माणसांना त्याच्या पवित्र देशात त्याने त्याच्या सामर्थ्याने घेटलेल्या डोंगरावर नेले.

५५देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला. देवाने इग्नाएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्वतचे घर दिले.

५६परंतु त्यांनी सर्वशक्तिमान देवाची परीक्षा घेतली आणि त्याचे त्याला खूप वाईट वाटले. त्या लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.

५७इग्नाएलाच्या लोकांनी देवाकडे पाठ फिरवली. जसे त्याचे पर्वत त्याच्याविरुद्ध गेले तसेच ते त्याच्या विरुद्ध गेले. तै वाकवलेल्या धनुष्याप्रमाणे अतिशय वाईट होते.

५८इग्नाएलाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले. त्यांनी चुकीच्या देवाचे पुतळे केले आणि देवाला असूया आणली.

५९देवाने हे ऐकले आणि तो खूप रागावला देवाने इग्नाएल्ला पूर्णपणे झिंडिकारले.

६०देवाने शिलोहवा पवित्र तंबू सोडून दिला. देव लोकांच्या बरोबर त्याच्या तंबूत राहिला.

६१देवाने इतर देशांना त्याच्या माणसांना पकडू दिले. शत्रुनी देवाचे “सुंदर रत्न” घेतले.

६२देवाने त्याच्या माणसांवरचा त्याचा राग व्यक्त केला त्याने त्यांना युद्धात मरू दिले.

६३तरुण माणसे जळून मेली आणि ज्या मुलींशी ते लग्न करणार होते त्यांनी निवाहाची गाणी म्हटली नाहीत.

६४याजक मारले गेले पण विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.

६५शेवटी आमचा प्रभु झोपेतून उठलेल्या माणसासारखा, खूप द्राक्षारस प्यायलेल्या सैनिकासारखा उठला.

६६देवाने त्याच्या शत्रूना माघार घ्याळु भाग पाडले आणि त्यांचा पराभव केला. देवाने त्याच्या शत्रूचा पराभव केला आणि त्यांना कायमची नामुष्की आणली.

६७परंतु देवाने योसेपाच्या कुटुंबाला झिंडिकारले देवाने एफ्राईमच्या कुटुंबाचा स्वीकारकेला नाही.

६८नाही, देवाने यहु दाच्या कुटुंबाला निवडले देवाने त्याच्या आवडल्या स्थियाने पर्वताची निवड केली.

६९देवाने त्याचे पवित्र मंदिर उंच पर्वतावर बांधले. देवाने त्याचे मंदिर पृथुवीसारखे कायमचे राहील असे बांधले.

७०देवाने दावीदला स्वतचा खास सेवक म्हणून निवडले. दावीद मेंड्यांच्या वाड्यांचे रक्षण करीत होता. परंतु देवाने त्याला त्याच्या कामापासून दूर नेले.

७१दावीद मेंड्यांची काळजी घेत होता. परंतु देवाने त्याला त्या कामापासून दूर नेले. देवाने दावीदला त्याच्या माणसांकडे, याकोबाच्या माणसांकडे, इग्नाएलाच्या माणसांकडे आणि देवाच्या मालमतिकडे लक्ष देण्याचे काम करायला सांगितले.

७२आणि दावीदने त्यांना शुद्ध मनाने मार्ग दाखवला त्याने त्याना शहाणपणाने मार्ग दाखवला.

## स्तोत्र 79

### आसाफाचे स्तोत्र

१देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले. त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला. त्यांनी यशश्वलेम उघवस्त केले.

२शत्रुंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली तुझ्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पश्यांना खाण्यासाठी ठेवली.

३देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले. प्रेते पुरायला एखादा माणसही उरला नाही.

४आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.

५देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का? देवा, तुझे भावनोदेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?

६देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव जे देश तुझी उपसना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.

७त्या देशांनी याकोबाचा नाश केला त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.

८देवा, कृपा करून आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करू नकोस. आम्हांला लवकरात लवकर तुझी दया वाखव. आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.

९देवा, रक्षणकर्त्त्या, आम्हाला मदत कर. आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल. आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.

१०इतर देशांना “कुरे आहे तुमचा देव? तो तुम्हाला मदत करू शकत नाही का?” असे म्हणू देऊ नकोस. देवा, त्या लोकांना शिक्षा कर म्हणजे आम्ही ते बघू शकू तुझ्या सेवकांना मारल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.

११कैद्यांच्या कण्हण्याकडे लक्ष दे देवा, मारण्यासाठी ज्यांची निवड झाली होती त्यालोकांना तुझ्या सामर्थ्याने वाचव.

१२देवा, आमच्या भोवतालच्या माणसांनी आम्हांला जो त्रास दिला त्याबद्दल त्यांना सात वेळा शिक्षा दे तुझा अपमान केल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.

<sup>13</sup>आम्ही तुझी माणसे आहोत, आम्ही तुझ्या कल्पातल्या मेंऱ्या आहोत. आम्ही सदैव तुझी सुती करू. देवा, आम्ही अगदी सर्वकाळ तुझी सुती करू.

### स्तोत्र 80

प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर  
बसवलेले आसाफाचे स्तोत्र.

<sup>1</sup>इग्नाएलच्या मेंऱ्याठा, माझे ऐक, तू योसेफाच्या मेंऱ्याना (माणसांना)मार्ग दाखवतोस. राजा म्हणून तू करुवाच्या आसनावर बसतोस. आम्हाला तुला बघू दे.

<sup>2</sup>इग्नाएलच्या मेंऱ्याठा, तुझे मेरेपण एफाइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव. ये आणि आम्हाला वाचव.

<sup>3</sup>देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.

<sup>4</sup>सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी एकशील? आमच्यावर तू सदैव रागवलेलाच राहाणार आहेस का?

<sup>5</sup>तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अशू दिलेस. तेच त्यांचे प्यायचे पापी होते.

<sup>6</sup>तू आम्हाला आमच्या शेजांच्यांच्या भांडणाचे निमित केलेस. आमचे शत्रू आम्हाला हसतात.

<sup>7</sup>सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.

<sup>8</sup>भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पतीसारखे वागवलेस. तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्यावाहेर आणलीस. तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.

<sup>9</sup>तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस. त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस. थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.

<sup>10</sup>तिने डोंगरांना आच्छादून टाकले मोळ्या देवदारुच्या वृक्षांवर सुधा तिच्या पानांनी छाया घाटली.

<sup>11</sup>तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.

<sup>12</sup>देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंतीतू का पाडून टाकल्यास? आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे लोडतो.

<sup>13</sup>रानडुकरे येकन तुझ्या “वेलीवर” चालतात. रानटी पश येतात आणि तिची पाने खातात.

<sup>14</sup>सर्वशक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.

<sup>15</sup>देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ. तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.

<sup>16</sup>तुझी “वेल” वाढलेल्या शेणाप्रमाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळन गेलीतू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.

<sup>17</sup>देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर. तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.

<sup>18</sup>ते तुला सोडून परत जाणार नाही. त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.

<sup>19</sup>सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये. आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.

### स्तोत्र 81

प्रमुख गायकासाठी गिरीथ चालीवर  
बसवलेले आसाफाचे स्तोत्र.

<sup>1</sup>आनंदी राहा आणि आमची शती असलेल्या देवासमोर गाणे गा इग्नाएलच्या देवासमोर आनंदाने ओरडा.

<sup>2</sup>संगीताची सुरुवात करा. डफ वाजवा. सतार आणि वीणा वाजवा.

<sup>3</sup>अमावास्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. पौरीमिला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. याचवेळी आपला सण सुरु होतो.

<sup>4</sup>हा इग्नाएल देशाचा नियम आहे. देवाने याकोबाला हीची आज्ञा केली.

<sup>5</sup>जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले तेव्हा त्याने योसेफाबोरवर हा करार केला. मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजाणारी भाषा एकली.

<sup>6</sup>देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओळज्ये उचलले. तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.

<sup>7</sup>तुम्ही लोक संकटात होता. तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली. मी वाढवी ढगात लपली होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले. मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”

<sup>8</sup>“लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन इग्नाएल कृपा करून माझे ऐक.

<sup>9</sup>परदेशी लोक ज्ञा चुकीच्या देवाची पूजा करतात त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करू नकोस.

<sup>10</sup>मी, परमेश्वराच तुमचा देव आहे मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले. इग्नाएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”

<sup>11</sup>“परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही. इग्नाएलने माझी आज्ञा पाळली नाही.

<sup>12</sup>म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करू दिले. इग्नाएलने सुध्या त्याला हवे ते केले.

<sup>13</sup>जर माझ्या लोकांनी माझे ऐकले, जर इग्नाएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला.

१४ तर मी त्यांच्या शर्कूंचा पराभव करीन. जे लोक इम्हाएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.

१५ रप्मेश्वराचे शवू भीतीने थरथर कापतील. त्यांना कायमची शिक्षा होईल.

१६ देव त्यांच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल देव त्यांच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध्य देईल.”

## स्तोत्र 82

### आसाफाचे स्तोत्र

१ “देव देवांच्या सभेत उभा राहातो. तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.

२ देव म्हणते, “तू किती काळ्यपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस? दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”

३ “गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे. त्या गरीब लोकांच्या हळूंचे रक्षण कर.

४ “त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर. त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”

५ “काय घडते आहे ते त्यांना\* कळत नाही. त्यांना काही समजत नाही. ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही. त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”

६ “मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहत तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”

७ “परंतु तुम्ही मरणार आहत इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.

८ देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो. देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.

## स्तोत्र 83

### आसाफाचे स्तोत्र

१ देवा, गप्प राहू नकोस. तुझे कान बंद करू नकोस. देवा, कृपा करून काही तरी बोल.

२ देवा, तुझे शवू तुझ्याविरुद्ध योजना आखत आहेत. ते लवकरच हल्ला करतील.

३ ते तुझ्या लोकांविरुद्ध गुप्त योजना आखत आहेत. ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुद्धच्या योजनाची चर्चा करत आहेत.

४ ते शवू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णानि पात करू यानंतर कोणालाही “इम्हाएल” या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”

५ देवा, ते सगळे लोक तुझ्याविरुद्ध आणि तू आमच्याशी केलेल्या करारा विरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले.

ते त्याना अर्थ कदाचित काय घडते आहे ते ज्यांना कळत नाही असे गरीब लोक असा असावा किंवा “देवांना” हे कळत नाही की त्यांच्यामुळे जगाचा नाश होतो आहे कारण ते न्यायी नाहीत आणि ते योग्य गोष्टी करीत नाहीत.

६-७ ते शवू आमच्याशी लढण्यासाठी एकत्र आले अदोम आणि इश्माएलीचे लोक, मवाब आणि हागारचे वंशज गावाल, अम्मोन अमाले कचे लोक, पलेशेश आणि सोरचे लोक. ते सगळे लोक आमच्याशी लढायला एकत्र आले.

८ अशशूरही त्यांना मिळाले. त्यांनी लोटाच्या वंशजांना खूप बलशाली बनवले.

९ देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा किशोन नदीजवळ पराभव केलेस तसाच तू शवूंचा पराभव कर.

१० तू त्यांचा एन-दोर येथे पराभव केलास आणि त्यांची प्रेते जमिनीवर कुजली आणि त्यांचे खत बनले.

११ देवा, शत्रुंच्या प्रमुखाचा पराभव कर. तू ओरेव व जेव यांचे जे केलेस तेच त्यांचेही कर जेबह व सलमुन्ना यांचे जे केलेस तसेच त्यांचे ही कर.

१२ देवा, ते लोक आम्हाला जबरदस्तीने तुझ्या वस्तीवरून जायला सांगत होते म्हणजे त्यांना तिचा ताबा घेता येईल.

१३ देवा, तू त्यांना गवतासारखे वाञ्यावर उडवून लाव वाञ्याने वाळलेलं गवत इतस्तत पसरत तस तू त्यांना पसरवून दे.

१४ अग्री जसा जंगलाचा व डोंगराचा नाश करतो तसा तू शवूंचा नाश कर.

१५ देवा, वादळात धूळ जशी उडून जाते तसे तू त्या लोकांच्या पाठलागा करून त्यांना उडवून लाव. त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.

१६ देवा, आपण खरोखरच अशक्त आहोत हे त्यांना कळून येऊ दे नंतर त्यांना तुझ्या नावाचा धावा करायची इच्छा होईल.

१७ देवा, त्या लोकांना खूप घावरवून सोड आणि त्यांना कायमचे लजित कर. त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.

१८ नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल. तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस हे ही त्यांना कळेल.

## स्तोत्र 84

### प्रमुख गायकासाठी गिरीथच्या चालीवर बसवलेले कोरहाच्या मुलांचे सुस्तिगीत.

१ सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे.

२ परमेश्वरा, मला वाट पाहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे. मला तुझ्या मंदिरात याचे आहे. माझ्यातला कण कण जिंवत देवाजवळ जायला उत्सुक आहे.

३ सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना आणि पाकोळ्यांना देवील घरे असतात. ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात आणि तिचे त्यांना फिल्ले होतात.

४ तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात. ते नेहमी तुझी स्तुती करतात.

५जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात, ते तुला त्यांचे नेतृत्व करू देतात.\*

६ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला झान्याचे शिशिरातल्या पाकसाने निर्माण केलेल्या जलाशयांचे स्वरूप देतो.\*

७लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना एका शहरातून दुश्मन्या शहरात जातात.

८संवर्शकिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक याकोबाच्या देवा, माझे ऐक.

९देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर. तू निवडलेल्या राजाला दया दाखव.

१०तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे. माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे.

११परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गैरवशाली राजा आहे. देव आम्हाला देवेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो.

१२संवर्शकिमान परमेश्वरा, जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात.

## स्तोत्र 85

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या मुलांचे सुतुणीत

१परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव. याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत. कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.

२परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर. त्यांची पापे पुस्त टाक.

३परमेश्वरा, रागावणे सोडून दे. क्रोधित होऊ नकोस.

४देवा, तारणहारा, आमच्यावर रागावणे सोडून दे. आणि आमचा पुन्हा स्वीकार कर.

५तू आमच्यावर कायमचा रागावणार आहेस का?

६कृपा करून आम्हाला पुन्हा जगू दे. तुझ्या लोकांना सुखी कर.

७परमेश्वरा, आम्हाला वाचव आणि तू आमच्यावर प्रेम करतोस ते दाखव.

८परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले. तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल, जर ते त्यांच्या

मूर्ख जीवन पद्धतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल.

९देव लवकरच त्याच्या भक्तांना वाचवील. आम्ही परत मानाने आमच्या जमिनीवर राहू.

१०देवाचे खे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल. चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील.

११पृथ्वीवरचे लोक देवाशी प्रामाणिक राहतील आणि स्वरक्षितला तो देव त्यांच्याशी चांगला वागेल.\*

१२परमेश्वर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी देईल. जमीन खप चांगली पिके देईल.

१३देवाच्या समोर चांगुलपणा जाईल आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील.

## स्तोत्र 86

दावीदावी प्रार्थना

१मी गरीब, असहाय्य माणूस आहे. परमेश्वरा माझे एक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.

२परमेश्वरा मी तुझा भक्त आहे. कृपा करून माझे रक्षण कर. मी तुझा सेवक आहे. तू माझा देव आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. म्हणून मला वाचव.

३माझ्या प्रभु, माझ्यावर दया कर मी दिवसभर तुझी प्रार्थना करती आहे.

४प्रभु, माझे जीवन तुझ्या हाती दिले आहे. मला सुखी कर, मी तुझा सेवक आहे.

५प्रभु, तू चांगला आणि दयावू आहेस. तुझी माणसे तुला मदरीसाठी हाका मारतात तू त्या माणसे तुला खरोखरच प्रेम करतो.

६परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. दयेसाठी माझी प्रार्थना एक.

७परमेश्वरा, मी तुझी संकट काळात प्रार्थना करती आहे. तू मला उत्तर देशील हे मला माहीत आहे.

८देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही. तू जे केलेस ते कोणीही करू शकणार नाही.

९प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो.

१०देवा, तू महान आहेस. तू अद्भुत गोष्टी करतोस. तू आणि फक्त तूच देव आहेस.

११परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव. मी तुझी सन्ये जगेन तुझी सन्ये पाळीन. तुझ्या नावाचा जप ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला मला मदत कर.

१२देवा, माझ्या प्रभु मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो मी तुझ्या नावाला सदैव मान देईन.

ते ... देतात शब्दशः “त्यांच्या हृदयात मोठे रस्ते आहेत” याचा अर्थ कदाचित् लोक सणासाठी यशस्वलेमला जात आहेत असाही होईल.

ते ... स्वरूप देतो किंवा “शिक्षक आशीर्वाद देतात” हे कदाचित् वेगळ्या अर्थाने असे सांगणे असेल की देव आमचा गुरु आहे आणि तो आम्हाला अनेक आशीर्वाद देतो.

पृथ्वीवरचे लोक ... चांगला वागेल शब्दशः “इमानदारी जमिनीतून उगवेल आणि चांगुलपणा आकाशातून खाली बघेल.”

<sup>13</sup>देवा, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे तू माझे मृत्युलोकापासून रक्षण करतोस.

<sup>14</sup>वार्षिष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते लोक तुला मान देत नाहीत.

<sup>15</sup>प्रभु, तू दयाळु आणि कृपाळू देव आहेस. तू सहनशील निष्ठवान आणि प्रैमपूर्ण आहेस.

<sup>16</sup>देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव त माझ्यावर दया कर. मी तुझा दास आहे. मला शक्ती दे. मी तुझा सेवक आहे मला वाचव.

<sup>17</sup>देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव माझ्या शरनूना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील. तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.

### स्तोत्र 87

#### कोरहाच्या मुलाचे सुतुगीत

<sup>1</sup>देवाने आपले मंदिर यशश्वलेमध्या पवित्र डोंगरावर बांधले.

<sup>2</sup>परमेश्वराला सियोनचे द्वार इम्ग्राएल मधल्या इतर ठिकाणांविका अधिक आवडते.

<sup>3</sup>हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.

<sup>4</sup>देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहतात. त्यापैकी काहीचा जन्म पले शेश, सोर आणि कूश येथे झाला.

<sup>5</sup>सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो. सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.

<sup>6</sup>देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो. प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.

<sup>7</sup>देवाचे लोक यशश्वलेमला खास सण सजरा करण्यासाठी जातात. ते खूप आनंदी आहेत. ते गाणी गातात, नाच करतात. ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यशश्वलेमधून येतात.”

### स्तोत्र 88

#### कोरहाच्या मुलाचे स्तुतीती प्रमुख गायकासाठी हेमान

एजाही याचे उद्घव आजाराविषयीचे मास्कील

<sup>1</sup>परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रिंदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.

<sup>2</sup>कृपा करून माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. दयेखातर माझी प्रार्थना ऐक.

<sup>3</sup>माझ्या आत्माला हे उद्घव पुरेसे आहे. मी आता लवकरच मरणार आहे.

<sup>4</sup>लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात. मी जगायला अगदी शक्तीहीन आहे असे समजून वागवतात.

<sup>5</sup>मला तू मृत माणसात शोध मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे. ज्याला तू बिसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक.

<sup>6</sup>तू मला जमिनीतल्या त्या खड्हुचांत टाकलेस. होय, तूच मला त्या अंधाच्या जागेत ठेवलेस.

<sup>7</sup>देवा, तू माझ्यावर रागावला होतास आणि तू मला शिक्षा केलीस.

<sup>8</sup>माझे मित्र मला सोडून गेले. ज्याला कोणीही स्पर्श करू इच्छीत नाही. अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात. मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही.

<sup>9</sup>अतिदुखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे. माझे बाबू उभारून मी तुझी प्रार्थना करत आहे.

<sup>10</sup>परमेश्वरा, तू मृतांसाठी चम्त्कार करतोस का? भुते उठन तुझी स्तुती करतात का? नाही.

<sup>11</sup>थडग्यातले मृत लोक तुझ्या प्रेमाबद्दल बोलू शकत नाहीत. मृत्युलोकातील मृतलोक तुझ्या इमानीपणाविषयी बोलू शकत नाहीत.

<sup>12</sup>अंधारात पडलेले मृतलोक तुझी अद्भुत कृत्ये पाहू शकत नाहीत. विस्मृतीच्या जगातले मृतलोक तुझ्या चांगल्याविषयी बोलू शकत नाहीत.

<sup>13</sup>परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे. प्रत्येक दिवशी पहादे मी तुझी प्रार्थना करतो.

<sup>14</sup>परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू माझे ऐकायला नकार का देतोस?

<sup>15</sup>मी तरुणपणासूनच अशक्त आणि आजारी आहे. मी तुझी राग सोसला आहे आणि मी अस्त्राह्य आहे.

<sup>16</sup>परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला होतास आणि शिक्षा मला मारून टाकीत आहे.

<sup>17</sup>दुख आणि वेदना सदैव माझ्याबोरब असतात. मी माझ्या दुखात आणि वेदनात बुडून मरत आहे असे मला वाटते.

<sup>18</sup>आणि परमेश्वरा, तूच माझ्या आसेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस. केवळ भयान अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला.

### स्तोत्र 89

#### एथान एजाहीचे मास्कील

<sup>1</sup>मी सदैव परमेश्वराच्या प्रेमाचे गाणे गाईन मी सदैव त्याच्या इमानदारीचे गाणे गाईन.

<sup>2</sup>परमेश्वरा, तुझे प्रेम सार्वकालिक आहे यावर माझा विश्वास आहे. तुझी इमानदारी आकाशाइतकी अथांग आहे.

<sup>3</sup>देव म्हणाला, ‘मी निवडलेल्या राजाशी करार केला मी दावीदला, माझ्या सेवकाला वचन दिले.

<sup>4</sup>दावीद, मी तुझा वंश चालू राहील असे करीन तुझे राज्य सदैव राहील असे मी करीन.

<sup>5</sup>परमेश्वरा, तू अद्भुत गोष्टी करतोस याबद्दल स्वर्ग तुझी स्तुती करतात. लोक तुझावर अबलंबून राहू शकतात. पवित्र लोकांची सभा याबद्दलचे गाणे गावे.

<sup>6</sup>स्वर्गातला कोणीही परमेश्वरासमान नाही. “देवा” पैकी कुणांचीही परमेश्वराशी तुलना होक शकत नाही.

<sup>7</sup>देव पवित्र लोकांना भेटतो. ते देवदूत त्याच्या सभोवती असतात. ते देवाला घावरतात आणि त्याला मान देतात. ते भयग्रस्त होऊन त्याच्या भोवती उभे राहतात.

<sup>8</sup>सर्वशक्तिमान परमेश्वरा, देवा, तुझ्यासारखा कुणीही इथे नाही. आम्ही तुझ्यावर संपूर्ण विश्वास टाकू शकतो.

<sup>9</sup>तू गवर्नने समुद्रावर राज्य करतोस तू त्याच्या क्रोधित लांदांना शांत करू शकतोस.

<sup>10</sup>देवा, तू राहावचा पराभव केलास तू तुझ्या बलवान बाहंनी तुझ्या शत्रुंना इत्स्तत पांगवलेस.

<sup>11</sup>देवा, स्वर्गातल्या आणि पृथीवीरच्या सर्वगोष्टी तुझ्या आहेत तच जग आणि त्यातल्या सर्वगोष्टी निर्माण केल्यास.

<sup>12</sup>उत्तरकडच्या आणि दक्षिणेकडच्या सर्व गोष्टी तूच निर्माण केल्यास ताबोर पर्वत आणि हार्मोन पर्वत तुझ्या नावाचा जयजयकार करतात.

<sup>13</sup>देवा, तुझ्याजवळ शक्ती आहे तुझीशक्ती महान आहे. विजय तुझाच्च आहे.

<sup>14</sup>तुझी राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे. प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत.

<sup>15</sup>देवा, तुझी इमानी भक्त खरोंखरच सुखी आहेत. ते तुझ्या दयेच्या प्रकाशात जगतात.

<sup>16</sup>तुझे नाव त्यांना नेहमी आनंद देते. ते तुझ्या चांगलुण्ठाची स्तुती करतात.

<sup>17</sup>तू त्यांची अद्भुत शक्ती आहेस. त्यांची शक्ती तुझ्यापासूनच येते.

<sup>18</sup>परमेश्वरा, तू आमचा रक्षणकर्ता आहेस. इम्हाएलचा पवित्र देव आमचा राजा आहे.

<sup>19</sup>तू तुझ्या भक्तांशी दृष्टांतात बोललास. आणि म्हणलास, “मी गर्वीतला एक माणूस निवडला आणि त्या माणसाला महत्व दिले. मी त्या तरुण सैनिकाला बलवान केले.

<sup>20</sup>माझा सेवक दावीद मला सापडला आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला.

<sup>21</sup>मी दावीदला माझ्या उजव्या हाताने आधार दिला आणि माझ्या शक्तीने मी त्याला बलवान केले.

<sup>22</sup>त्या निवडलेल्या राजाचा शत्रू पराभव करू शकले नाही. दुष्टलोक त्याचा पराभव करू शकले नाहीत.

<sup>23</sup>मी त्याचा शत्रुंना संपर्कले जे लोक माझ्या निवडलेल्या राजाचा तिरस्कार करीत होते त्याचा मी पराभव केला.

<sup>24</sup>माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन. मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.

<sup>25</sup>मी माझ्या निवडलेल्या राजाला समुद्राच्या हाती सोपवले, तो नव्यांना काबून ठेवेल.

<sup>26</sup>तो मला म्हणेल, ‘तुम्ही माझी बडील आहात तू माझा देव आहेस माझा खडक माझा तारणारा आहेस.’

<sup>27</sup>आणि मी त्याला माझा पहिला मुलगा बनवेन. तो पृथ्वीवरचा महान राजा असेल.

<sup>28</sup>माझे प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल त्याच्या बरोबरचा माझा करार कधीही संपांपर नाही.

<sup>29</sup>त्याचा वंश सदैव चालू राहील स्वर्ग असेपर्यंत त्याचे राज्य असेल.

<sup>30</sup>जर त्याचे वंशज माझा कावदा पाळायचे थांबवतील आणिमाझ्या आज्ञा पाळणे बंद करतील तर मी त्यांना शिक्षा करेन.

<sup>31</sup>जर त्या निवडलेल्या राजाच्या वंशजांनी माझे नियम मोडले.

<sup>32</sup>आणि माझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले तर मी त्यांना जबरदस्त शिक्षा करेन.

<sup>33</sup>परंतु त्या लोकांवरचे माझे प्रेम मी कधीच बाजूला करणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहीन.

<sup>34</sup>मी दावीदशी झालेला माझा करार मोडणार नाही. मी आमचा करार बदलणार नाही.

<sup>35</sup>माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे. आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही.

<sup>36</sup>दावीदाचा वंश सदैव चालू राहील. त्याचे राज्य सूर्य असे पर्यंत राहील.

<sup>37</sup>ते चंद्राप्रमाणे सदैव राहील. आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”

<sup>38</sup>पण देवा, तू तुझ्या निवडलेल्या राजावर रागावलास आणि तू त्याला एकटे सोळून दिलेस.

<sup>39</sup>तू तुझा करार पाळला नाहीस. तू राजाचा मुकुट धुक्तीत फेकून दिलास.

<sup>40</sup>तू राजाच्या नगरातील भिंती पाडल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उधक्षत केलेस.

<sup>41</sup>लोक जाता जाता त्याच्या वस्तू चोरतात. त्याचे शेजारी त्याला हसतात.

<sup>42</sup>तू राजाच्या सर्व शत्रुंना आनंदी केलेस. तू त्याच्या शत्रुंना युद्ध जिंकू दिलेस.

<sup>43</sup>देवा, तू त्यांना स्वत चे रक्षण करायला मदत केलीस. तू तुझ्या राजाला युद्ध जिंकायला मदत केली नाहीस.

<sup>44</sup>तू त्याला युद्ध जिंकू दिले नाहीस. तू त्याचे सिंहासन जमिनीवर फेकलेस.

<sup>45</sup>तू त्याचे आयुष्य कमी केलेस. तू त्याला शरम आणलीस.

<sup>46</sup>परमेश्वरा, हे किती काळ चालणार आहे? तू आमच्याकडे सदैव दुर्लक्ष करणार आहेस कागुतुझा राग अमीसारखा सदैव धुमस्त राहाणार आहे का?

४७ माझे आयुष्य किती लहान आहे ते लक्षात ठेव तू  
आम्हाला छोटे आयुष्य जगण्यासाठी व नंतर मरून  
जाण्यासाठी निर्माण केलेस.

४८ कोणीही माणूस जगून कधीही मरणार नाही असे  
होणार नाही. कोणीही थडगे चुकवू शकणार नाही.

४९ देवा, तू पूर्वी दाखवलेले प्रेम कुठे आहे? तू दावीदला  
त्याच्या कुटुंबाशी इमान राखण्याचे वचन दिले होतेस.

५०-५१ प्रभु, तुमच्या सेवकाचा लोकांनी कसा अपमान  
केला होता ते लक्षात ठेवा. परमेश्वरा, तुझ्या शत्रूनी  
केलेल्या सर्व अपमानाना मला तोंड द्यावे लागले. त्या  
लोकांनी तू निवडलेल्या राजाचा अपमान केला.

५२ परमेश्वराला सदैव दुवा द्या. आमेन आमेन.

## भाग चौथा

### स्तोत्र 90

देवाचा माणूस मोशे याची प्रार्थना

१ प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.

२ देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि पृथ्वी व जग निर्माण  
होण्याआधी तूच देव होतास देवा, तू पूर्वी होतास. आणि  
पुढे देवील असशील.

३ तूच लोकांना या जगात आणतोस आणि तूच त्यांची  
पुन्हा माती करतोस.

४ तुझ्यासाठी हजारो वर्षे म्हणजे कालचा दिवस, कालची  
रात्र.

५ तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य  
स्वप्नासारखे आहे. सकाळ झाली की आम्ही मेललो असतो.  
आम्ही गवतासारखे आहोत.

६ गवत सकाळी उगवते आणि संध्याकाळीते वाढते व  
मरणाला टेकते.

७ देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो. आम्हाला  
तुझ्या रागाची भीती वाटते.

८ तुला आमच्या सर्व पापांची महिती आहे. देवा, तू  
आमचे प्रत्येक गुप्त पाप पाहतोस.

९ तुझा राग आमचे आयुष्य संपूर्व शकतो एखाद्या कुजबुजी  
सारखे आमचे आयुष्य विसून जाऊ शकते.

१० आम्ही कदाचित् ७० वर्षे जगू आणि जरा संशक्त असलो  
तर ४० वर्षे आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दुख  
यांनी भरलेले आहे. आणि नंतर आमचे आयुष्य अवचित्  
संपते आणि आम्ही उडून जातो.

११ देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शतीची कुणालाच जाणीव  
नाही. परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्लचा आदर  
तुझ्या रागावितकाच महान आहे.

१२ आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे ते आम्हाला  
शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू.

१३ परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत ये. तुझ्या  
सेवकाशी दयेने वाग.

१४ तुझ्या प्रेमाने आम्हाला रोज सकाळी न्हाऊ घाल.  
आम्हाला सुखी होक दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.

१५ तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता  
दिलीस. आता आम्हाला सुखी कर.

१६ तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करू  
शकतोस ते त्यांना बघू दे.

१७ देवा, प्रभु, आमच्यावर दया कर. आम्ही जे जे करतो  
त्यात आम्हाला यश दे.

### स्तोत्र 91

१ तुम्ही लपण्यासाठी परातपर देवाकडे जाऊ शकता.  
तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.

२ मी परमेश्वराला महणतो, “तू माझी सुरक्षित जागा  
आहेस माझा किल्ला, माझा देव आहेस मी तुझ्यावर  
विश्वास ठेवोतो.”

३ देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून आणि  
भयानक रोगांपासून बाचवेल.

४ तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा  
आपले पंख पसरून पिलांचे रक्षण करतो तसा तो तुमचे  
रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत  
असेल.

५ रात्री तुम्हाला घावरण्यासारखे काहीही नसेल आणि  
तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटारा नाही.

६ अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या  
भयानक आजाराची तुम्हाला भीतीवाटारा नाही.

७ तुम्ही 1,000 शत्रूंचा पराभव कराल तुमचा उजवा  
हात 10,000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल. तुमचे शत्रू  
तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकणार नाहीत.

८ तुम्ही नुस्ती नजर टाकलीत तरी त्या दुष्टांना शिक्षा  
झालली तुम्हाला दिसेल.

९ का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता.  
परातपर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवत्तें आहे.

१० तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुमच्या घरात  
रोगराई असणार नाही.

११ देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि  
तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे ते तुमचे रक्षण करतील.

१२ तुम्हाला दाढांची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या  
हातांनी तुम्हाला धरतील.

१३ तुमच्याजवळ सिंहावरुन आणि विषारी सापांवरुन  
चालण्याची शक्ती असेल.

१४ परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर  
विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुवायी  
माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.

१५ माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात.  
आणि मी त्यांना ओ देतो. ते संकटात असतील तेव्हा मी  
त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना  
मान देईन.

<sup>16</sup>मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन."आणि त्यांना वाचवीन.

## स्तोत्र 92

शब्दार्थाचे सुतिगीत.

<sup>1</sup>परमेश्वराची सुती करणे चांगले असते. परातपर देवा, तुझ्या नावाचे उपकारस्मरण करणे चांगले असते.

<sup>2</sup>तुझ्या प्रेमा बदल सकाळी गाणे आणि रात्री, तुझ्या इमानीपणाबदल जयजयकार करणे चांगले असते.

<sup>3</sup>देवा, तुझ्यासाठी दहा तारांच्या वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले असते.

<sup>4</sup>परमेश्वरा, तू ज्या गोष्टी केल्यास त्यामुळे तू आम्हाला खरोखरच सुखी केले आहेस, आम्ही त्याबदल आनंदाने गातो.

<sup>5</sup>परमेश्वरा, तू फारच महान गोष्टी केल्यास तुझे विचार समजन घेणे आम्हाला फार जड जाते.

<sup>6</sup>तुझ्याशी तुलना करता माणसे म्हणजे मूर्ख जनावरे आहेत. ज्याला काहीही कळू शकत नाही अशा मूर्खासारखे आम्ही आहोत.

<sup>7</sup>वाईट लोक तणाप्रमाणे जगतात आणि मरतात. आणि ते ज्या कवडीमोलाच्या गोष्टी करतात त्या गोष्टीचा कायमचा नाश होतो.

<sup>8</sup>परंतु परमेश्वरा, तुला सदैव मान मिळेल.

<sup>9</sup>परमेश्वरा, तुझ्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल. वाईट गोष्टी करणाऱ्या सर्व लोकांचा नाश होईल.

<sup>10</sup>पण तू मला बलवान बनवशील मी ताकदवान शिंग असलेल्या मेंड्यासारखा असेन, पण तू माझी माझ्या खास कामासाठी निवड केलीस. तू तुझे ताजेतवाने करणारे तेल माझ्यावर ओतलेस.

<sup>11</sup>मी माझे शत्रू माझ्याभोक्ती बघतो. ते भल्या मोठ्या बैलप्रमाणे माझ्यावर चालकरून येण्याच्या तथारीत आहेत ते माझ्याबदल काय बोलतात ते मी एकतो.

<sup>12-13</sup>परंतु चांगला माणूस वाढणाऱ्या खुरुराच्या झाडाप्रमाणे असतो.

चांगला माणूस लबानोनमधल्या मोठ्या देवदार वृक्षासारखा असतो.

चांगली माणसे परमेश्वराच्या मंदिरात लावलेल्या मजबूत वृक्षासारखी असतात. आमच्या देवाच्या मंदिरातील अंगणात ती झापाच्याने बाढतील.

<sup>14</sup>ते जुने झाल्यावरीही फळे देत राहतील. ते सशक्त हिरव्या झाडासारखे असरील.

<sup>15</sup>परमेश्वर चांगला आहे हे प्रत्येकाला दाखवण्यासाठी ती (चांगली माणसे) तेथे आहेत तो माझा खडक असून तो काहीही चुकीचे करत नाही.

## स्तोत्र 93

<sup>1</sup>परमेश्वर राजा आहे. त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांधरले आहे तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे. ते कंपित होणार नाही.

<sup>2</sup>देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे देवा, तू सदैव जीवत आहेस.

<sup>3</sup>परमेश्वरा, नव्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदलणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.

<sup>4</sup>समुद्राच्या आदलणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि त्यांचा आवाज खूप मोठा आहे. परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.

<sup>5</sup>परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहतील.\*तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.

## स्तोत्र 94

<sup>1</sup>परमेश्वरा, तू लोकांना शासन करणारा देव आहेस असा तू देव आहेस जो येतो आणि लोकांसाठी शासन आणतो.

<sup>2</sup>तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस. गर्विष्ठ दुष्ट माणसांना योग्य अशी शिक्षा दे.

<sup>3</sup>परमेश्वरा, दुष्ट लोक किती काळ मजा करीत राहणार आहेत? परमेश्वरा किती काळ?

<sup>4</sup>आणखी किती काळ हे गुह्येगार त्यांनी केलेल्या गुच्छांबदल गौरवोद्गार काढणार आहेत?

<sup>5</sup>परमेश्वरा, ते तुझ्या माणसांना त्रास देतात. त्यांनी तुझ्या माणसांना यातना भोगायला लावल्या.

<sup>6</sup>ते दुष्ट लोक विधवांना आणि आपल्या देशात आलेल्या परकायांना ठार मारतात. ते अनाथ मुळांचा खून करतात.

<sup>7</sup>आणि ते म्हणतात की या वाईट गोष्टी करताना परमेश्वर त्यांना बघत नाही. ते म्हणतात की जे काही घडते आहे ते इग्नाएलाच्या देवाला माहीत नाही.

<sup>8</sup>तुम्ही दुष्ट लोक, मूर्ख आहात. तुम्ही तुमचा धडा कधी शिकणार? तुम्ही वाईट लोक किती मूर्ख आहात! तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलाव पाहिजे.

<sup>9</sup>देवनेच आपले कान केलेत तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो. देवनेच आपले डोळे केलेत. तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो.

<sup>10</sup>देव त्या लोकांना शिस्त लावेल. देव लोकाना काय करायचे ते शिकवेल.

<sup>11</sup>लोक काय विचार करतात ते देवाला माहीत असते. लोक म्हणजे वाच्याचा झोत आहे हे देवाला माहीत आहे.

<sup>12</sup>परमेश्वर ज्या माणसाला शिस्त लावेल तो सुखी होईल देव त्या माणसाला जगण्याचा योग्यमार्ग शिकवेल.

तुझे ... राहतील किंवा "तुझ्या करारावर विश्वास ठेवणे खरोखरच शक्य आहे."

१३देवा, तू त्या माणसाला संकटात शांत राहाण्यास शिईवशील. तू त्या माणसाला वाईट लोक थंडग्यात जाईपर्यंथ शांत राहाण्यास मदत करशील.

१४परमेश्वर त्याच्या माणसांना सोडून जाणार नाही. तो त्याच्या माणसांना मदत केल्याशिवाय सोडून जाणार नाही.

१५न्याय प्रस्थापित होईल आणि ते न्यायीपणा आणेल. आणि नंतर प्रामाणिक आणि चांगले लोक तेथे येतील.

१६वाईट लोकांशी लडायला मला कोणीही मदत केली नाही. वाईट कृत्य करणाऱ्या लोकांशी लडायासाठी माझ्या बरोबरीने कोणीही उभे राहिले नाही.

१७आणि जर परमेश्वराने मला मदत केली नसतीतर मी मेलो असतो.

१८मी पडायला आलेलो आहे हे मला माहीत आहे, पण परमेश्वराने त्याच्या भक्तांना आधार दिला.

१९मी खूप चिंताप्रस्त आणि उदास होतो. परंतु परमेश्वरा, तु माझे सांत्वन केलेसे.

२०देवा, तू दुष्ट न्यायाधीशांना मदत करीत नाहीस. ते वाईट न्यायाधीश कायाच्या दुरुपयोग करून लोकांचे आयुष्य कठीण करतात.

२१ते न्यायाधीश चांगल्या माणसांवर हल्ला करतात. ते निरपाराधी लोक अपराधी आहेत असे म्हणतात. आणि त्यांना ठार मारतात.

२२परंतु परमेश्वर माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहे. देव माझा खडक माझी सुरक्षित जागा आहे.

२३देव त्या दुष्ट न्यायाधीशांना त्यांनी केले ल्या वाईटकृत्याबद्दल शिक्षा करेल त्यांनी पाप केले म्हणून देव त्याचा नाश करेल. परमेश्वर आपला देव त्या दुष्ट न्यायाधीशांचा सर्वनाश करेल.

### स्तोत्र 95

१चला, परमेश्वराची सुती करू या. जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणान करू या.

२परमेश्वराला धन्यवाद देणारी गाणे गाऊ या. त्याला आनंदी सुती गीते गाऊ या.

३का? कारण परमेश्वर मोठा देव आहे इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.

४सगळ्यांत खोल दज्या आणि सर्वात उंच पर्वत परमेश्वराचे आहेत.

५महासागरही त्याचाच आहे-त्यानेच तो निर्माण केला. देवाने स्वतच्या हाताने बाळवंट निर्माण केले.

६चला, आपण त्याची वाकून उपासना करू या. ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची सुती करू या.

७तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मोंदेरे होऊ.

८देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या बाळवंटात जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.

९तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करू शकतो ते त्यांना दिसले.

१०मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो आणि ते प्रामाणिक नव्हते हे मला माहीत आहे. त्या लोकांनी माझी शिक्षण आचरणात आणायचे नाकाराले.

११म्हणून मी रागावलो आणि शपथ घेतली की ते माझ्या विसाव्याच्या जागेत प्रवेश करणार नाही.”

### स्तोत्र 96

१परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्यांची स्तुती करण्यासाठी नवे गाणे गा. सगळ्या जगाने परमेश्वराच्या स्तुतीचे गाणे गावे.

२परमेश्वराला गाणे गा. त्याच्या नावाचा जयजयकार करा. चांगली बातमी सांगा. तो रोज आपला उद्घार करते सांगा.

३लोकांना सांगा की देव खरोखरच अदभुत आहे. देव सगळीकडे ज्या विस्मयजनक गोष्टीकरतो त्याबद्दल सांगा.

४परमेश्वर महान आहे आणि स्तुतीला योग्य आहे. तो इतर “देवांपेक्षा” भयंकर आहे.

५इतर देशांतले “देव” केवळ पुतळे आहेत. पण परमेश्वराने मात्र स्वर्ग निर्माण केला.

६त्याच्या समोर सुंदर तेजोबल्य असते. देवाच्या पवित्र मंदिरात शती आणि सौंदर्य असते.

७कुटुंबांनो आणि राष्ट्रांनो, परमेश्वरासाठी स्तुतीपर आणि गौरवपर गीते गा.

८परमेश्वराच्या नावाचा जयजयकार करा. तुमची अर्पणे घेऊन मंदिरात जा.

९परमेश्वराची त्याच्या सुंदर मंदिरात उपासना करा. पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस परमेश्वराची उपासना करो.

१०सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही. परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल.

११स्वर्गांने, सुखी राहा! पृथ्वीमाते आनंदोत्सव करा. समुद्र आणि त्यातील प्राण्यांनो आनंदोत्सव करा.

१२शेते आणि त्यात उगवणारे सर्व सुखी व्हा. जंगलातल्या वकळांनो गा आणि सुखी व्हा.

१३परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.

### स्तोत्र 97

१परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.

२परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत. चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबूती आणतात.

३अमी परमेश्वराच्या पुढे जातो आणि शत्रुंवा नाश करतो.

<sup>4</sup>त्याची वीज आकाशात चमकते. लोक ती बघतात आणि घावरतात.

<sup>5</sup>परमेश्वरासमोर पर्वत मेणासारखे वितळतात. ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.

<sup>6</sup>आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.

<sup>7</sup>लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावाजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.

<sup>8</sup>सियोन ऐक आणि आनंदी हो युद्धाच्या शहरांनो, आनंदी व्हाका? कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.

<sup>9</sup>प्रातपर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस. तू द्वार “देवापेक्षा” खूफूच चांगला आहेस.

<sup>10</sup>जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो. देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.

<sup>11</sup>चांगल्या लोकांवर प्रकाश आणि सुख चमकते.

<sup>12</sup>चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला मान द्या.

## स्तोत्र 98

### सुतिगान

<sup>1</sup>परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.

<sup>2</sup>त्याच्या पवित्र उजव्या बाहूने त्याच्याकडे विजय परत आणला.

<sup>3</sup>परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उद्धाराची शक्ती दाखवली. परमेश्वराने त्यांना त्याच्या चांगुलपणा दाखवला.

<sup>4</sup>त्याच्या भक्तांना इम्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला. दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.

<sup>5</sup>पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर. त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.

<sup>6</sup>वीणे, परमेश्वराची सुती करा. वीणेच्या झँकारांनो, त्याची सुती करा.

<sup>7</sup>कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे, परमेश्वराचे गुणवर्णन करा.

<sup>8</sup>समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूना जोर जोरात गाऊ द्या.

<sup>9</sup>नव्यांनो, टाऱ्या वाजवा पर्वतांनो, सगळ्यांनी बरोबर गाणे गा.

<sup>10</sup>परमेश्वरासमोर गा. कारण तो जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने राज्य करेल तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.

## स्तोत्र 99

<sup>1</sup>परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करूबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.

<sup>2</sup>सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.

<sup>3</sup>सर्व लोकांना तुड्या नावाचा जयजयकार करू दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे.

<sup>4</sup>बलवान राजाला न्यायेपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इम्राएलमध्ये) आणलास.

<sup>5</sup>परमेश्वर, आपला देव त्याची सुती करा. आणि त्याच्या पवित्र पादसनाजवळ त्याची उपासना करा.

<sup>6</sup>भोगे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेण्याच्यापैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.

<sup>7</sup>देव उंच ढगांतून बोलला त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या आणि देवाने त्यांना नियम दिले.

<sup>8</sup>परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबदल लोकांना शिक्षा करतोस.

<sup>9</sup>त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.

## स्तोत्र 100

### धन्यवाद स्तोत्र

<sup>1</sup>हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.

<sup>2</sup>परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा. परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.

<sup>3</sup>परमेश्वरच देव आहे हे लक्षित घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याच्या मंदिरात स्तुतिगाते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जयजयकार करा.

<sup>4</sup>परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.

## स्तोत्र 101

### दाविदाचे गीत

<sup>1</sup>मी प्रेम आणि न्याय याबदल गाईन, परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आल्वीन.

<sup>2</sup>मी अगदी कसोसीने पवित्र शुद्ध आयुष्य जगेन. परमेश्वरा, तू माझायाकडे कक्षी येशील?

<sup>३</sup>मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही. जे लोक असे तुझ्याविरुद्ध जातात त्याचा मला तिरस्कार वाटतो. मी तसे करणार नाही.

<sup>४</sup>मी प्रामाणिक राहीन. मी वाईट कृत्ये करणार नाही.

<sup>५</sup>जर एखादा माणूस त्याच्या शेजान्याबद्दल गुप्तपोवाईट गोष्टी बोलत असेल तर मी त्या माणसाला थांबवेन. मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही. आणि ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.

<sup>६</sup>ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांनामी देशभर शोधेन आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करू देईन. जे लोक शुद्ध आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.

<sup>७</sup>मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही. मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरक देणार नाही.

<sup>८</sup>मी या देशात राहणाऱ्या वाईट लोकांचानेहमी नाश करेन. दुस्त लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.

## स्तोत्र 102

दुखी माणसाची प्रार्थना तो आदी दुवळा असतो आणि त्याला त्याची कैफियत परमेश्वरासमोर

मांडयाची असते तेव्हाचे स्तोत्र.

<sup>१</sup>परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.

<sup>२</sup>परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.

<sup>३</sup>माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे. हळू हळू विझत चाललेल्या आपीप्रमाणे माझे आयुष्य आहे.

<sup>४</sup>माझी शक्ती निघून गेली आहे. मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे. मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो.

<sup>५</sup>माझ्या दुखामुळे माझे जनन कपी होत आहे.

<sup>६</sup>मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडप्रमाणे एकाकी आहे. जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडप्रमाणे मी एकाकी आहे.

<sup>७</sup>मी झोपू शकत नाही. मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.

<sup>८</sup>माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात. ते माझी चेष्टा करतात. आणि मला शाप देतात.

<sup>९</sup>माझे अन्न हे माझे सर्वांत मोठे दुख आहे. माझे अशू माझ्या पेयात पडतात.

<sup>१०</sup>का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागवला आहेस तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.

<sup>११</sup>दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्याप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ संपत आले आहे. मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे.

<sup>१२</sup>पण परमेश्वरा, तू सदैव असशील तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.

<sup>१३</sup>तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.

<sup>१४</sup>तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात. त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.

<sup>१५</sup>लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील. देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.

<sup>१६</sup>परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक पुन्हा त्याचे गौरव बघतील.

<sup>१७</sup>देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल. देव त्यांची प्रार्थना ऐकेल.

<sup>१८</sup>पुढील पिंडीसाठी या गोष्टी लिहून ठेव. आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.

<sup>१९</sup>परमेश्वर त्या वरच्या पवित्र जागेतून खाली पाहील. परमेश्वर स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहील.

<sup>२०</sup>आणि तो कैंदांची प्रार्थना ऐकेल. ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल.

<sup>२१</sup>नंतर सियोनमध्ये लोक परमेश्वराबद्दल सांगतील. ते यरुशलैममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील.

<sup>२२</sup>सगाची राण्डे एकत्र येतील राण्डे परमेश्वराची एकत्र सेवा करतील.

<sup>२३</sup>मला माझ्या शक्तीने दगा दिला. माझे आयुष्य कमी झाले.

<sup>२४</sup>म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरू देऊ नकोस. देवा, तू कायमचाच जगाणर आहेस!

<sup>२५</sup>तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस. तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस.

<sup>२६</sup>जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील. ते कापडप्रमाणे जींही होतील आणि कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.

<sup>२७</sup>पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस. तू सर्वकाळ राहाशील.

<sup>२८</sup>आज आम्ही तुझे सेवक आहोत. आमची मुले इथे राहातील. आणि त्यांचे वंशजसुद्धा तुझी उपासना करायला इथे असर्तील.”

## स्तोत्र 103

दावीदाचे स्तोत्र

<sup>१</sup>माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे.

<sup>२</sup>माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर. आणि तो खरोखरच दयाळ आहे हे विसरु नकोस.

<sup>३</sup>देवा, आम्ही केलेल्या सर्व पांपाबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो.

<sup>4</sup>देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो. तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो.

<sup>5</sup>देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो. तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो.

<sup>6</sup>परमेश्वर न्यायी आहे. जे लोक इतरांकडून दुखी झाले आहेत त्यांना देव न्याय देतो त्यांच्यासाठी देव न्याय आणतो.

<sup>7</sup>देवाने मोशेला नियम शिकवले, देव ज्या सामर्थ्यशाली गोष्टी करू शकतो त्या त्याने इग्लाएल्ला दाखवल्या.

<sup>8</sup>परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे. देव सहनशील आणि प्रेमाचा सागा आहे.

<sup>9</sup>परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही. परमेश्वर आमच्यावर संदैव रागावलेला राहात नाही.

<sup>10</sup>आम्ही देवाविरुद्ध पाप केले पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही.

<sup>11</sup>देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वीवरजितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे.

<sup>12</sup>आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकीपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली.

<sup>13</sup>वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो.

<sup>14</sup>देवाला आमच्याबद्दल सारे काही माहीत असते. आम्ही धुळीपासून निर्माण झालो आहोत हे देवाला माहीत आहे.

<sup>15</sup>आमचे आयुष्य कर्मी आहे हे देवाला माहीत आहे. त्याला माहीत आहे की आम्ही गवतप्रामाणे आहोत.

<sup>16</sup>आम्ही एखाद्या छोट्या रानफुल्लसारखे आहोत हेदेवाला माहीत आहे. ते फूल लवकर बाढते. गरम वारा वाहायला लागला की ते मरते. आणि थोड्याच वेळात ते फूल कुठे वाढत होते ते देखील कुणी सांगू शकत नाही.

<sup>17</sup>परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो संदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे.

<sup>18</sup>जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो.

<sup>19</sup>देवाचे सिंहसन स्वर्गात आहे आणि तो चराचरावर राज्य करतो.

<sup>20</sup>देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळणा.

<sup>21</sup>परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा. तुम्ही त्याचे सेवक आहात. देवाला जे हवे ते तुम्ही करा.

<sup>22</sup>परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो. आणि त्या सगळ्यांनी

परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.

### स्तोत्र 104

<sup>1</sup>माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांधरले आहेस.

<sup>2</sup>माणसाने अंगरखा घालावा तसात प्रकाश घालतोस. तू आकाशाला पडव्या प्रमाणे पसरवितोस.

<sup>3</sup>देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि वाच्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.

<sup>4</sup>देवा, तू तुझ्या दूतांना वाच्यासारखे बनवलेस आणि तुझ्या सेवकाना \* अग्रीसारखे.

<sup>5</sup>देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तच्छेष भारलेस की तिच्या कधीही नाश होणार नाही.

<sup>6</sup>तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस. पाण्याने डोंगरही झाकले गेले.

<sup>7</sup>परंतु तू आज्ञा केलीस आणि पाणी ओसरले. देवा, तू पाण्याला दाटावलेस आणि ते ओसरले.

<sup>8</sup>पाणी डोंगरावरून खाली दरीत वाहात गेले आणि नंतर ते त्याच्यासाठी केलेल्या जागेत गेले.

<sup>9</sup>तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही.

<sup>10</sup>देवा, तू पाण्याला ओळ्यातून झाऱ्यात जायला लावतोस. ते डोंगरातल्या झाऱ्यातून खाली वाहात जाते.

<sup>11</sup>झारे सगळ्या रानटी शवापदाना पाणी देतात. रानगाढवे देखील तिथे पाणी पिण्यासाठी येतात.

<sup>12</sup>पानपक्षी तेथे वस्ती करतात. ते जवळच्याच झाडांच्या फांटांवर बसून गातात.

<sup>13</sup>देव डोंगरावर पाऊस पाठवतो. देवाने केलेल्या गोष्टी पृथ्वीला जे काही हवे ते सर्व देतात.

<sup>14</sup>देव जनावरांना खाऊ घालण्यासाठी गवत उगवतो. तो वाढवण्यासाठी आपल्याला वनस्पती देतो. त्यावनस्पती आपल्याला जमिनीतून अन्न देतात.

<sup>15</sup>देव आपल्याला आनंदित करणारा द्राक्षारस देतो. आपली काटडी मज करणारे तेल देतो. आणि आपल्याला बलवान बनवणारे अन्न देतो.

<sup>16</sup>लबानोन मधले मोठे देवदार वृक्ष परमेश्वराचे आहेत. परमेश्वराने ती झाडे लावली आणि तो त्यांना लागणारे पाणी देतो.

<sup>17</sup>पक्षी त्या झाडांत आपली घरटी बांधतात. मोठे करकोचे देवदारूच्या झाडातच राहतात.

---

देवा ... सेवक हे दोन प्रकारच्या दूतांविषयीचे बोलणे आहे. करूब दूत आणि सेराफ दूत. हिंदू भाषत सेराफचा अर्थ “अग्री” असा आहे.

१८ रानवकच्या उंच पर्वतावर राहातात. मोठ मोठे खडक क कोल्ह्यासारख्या प्राण्याची लपून बसायची जागा आहे.

१९ देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास. आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळ्ये.

२० त काळोखाला रात्र केलेस अशा वेळी रानटी जनावरे बाहेर येतात आणि इकडे तिकडे फिरतात.

२१ सिंह हल्ला करताना गर्जना करतात. जणू काही ते देवाकडे तू देत असलेल्या अन्नाची मागणी करीत आहेत.

२२ नंतर सूर्य उगवतो आणि प्राणी आपापल्या घरी परत जाऊन विश्राती घेतात.

२३ नंतर लोक त्यांचे काम करायला जातात आणि ते संध्याकाळपर्यंत काम करतात.

२४ परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस तू केलेल्या गोष्टीनी पृथ्वी भरली आहे. तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शाहाणपण दिसते.

२५ समुद्राकडे बघ, तो किंती मोठा आहे! आणि त्यात किंती तरी गोष्टी राहातात. तिथे लहान मोठे प्राणी आहेत. मोजाता न येण्याईतके.

२६ समुद्रात जहाजे जातात. आणि लिव्याथान, तू निर्माण केलेला समुद्राणी, समुद्रात खेळतो.

२७ देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत. तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.

२८ देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्याची तृप्ती होईपर्यंत खातात.

२९ आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात. त्यांचे आत्मे त्यांना सांडून जातात. ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.

३० पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.

३१ परमेश्वराचे वैभव सरैव राहो! परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो.

३२ परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते वैधितले तरीती थर थर कापते. त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.

३३ मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन. मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.

३४ मी ज्या गोष्टी बोललो त्यामुके त्याला आनंद झाला असेहे मला वाटते. मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.

३५ पाप पृथ्वीवरून नाहीसे होवो. दुष्ट लोक कायमचे निघून जावोत. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.

## स्तोत्र 105

१ परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगा.

२ परमेश्वराला गाणे गा. त्याची स्तुतिगीते गा. तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.

३ परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला सुव्ही व्हा.

४ शतीसाठी परमेश्वराकडे जा. मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.

५ तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण डेवा त्याचे चमत्कार आणि त्याचे शाहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.

६ तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.

७ परमेश्वर आपला देव आहे. परमेश्वर सर्व जगावर \* राज्य करतो.

८ परमेश्वर देवाच्या कराराची संदैव आठवण ठेवा. हजारो पिंव्या त्याच्या आजांची आठवण ठेवा.

९ देवाने अब्राहाम बरोबर करार केला. देवाने इस्हाकला वचन दिले.

१० नंतर त्याने याकोबासाठी नियम केला. देवाने इस्हाएल बरोबर करार केला. तो सरैव राहील.

११ देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन. ती जमीन तुझ्या मालकीही होईल.”

१२ अब्राहामचे कुरुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.

१३ ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश करत होते.

१४ पण देवाने लोकांना त्यांना वाईट वागणूक देक दिली नाही. देवाने राजांना त्यांना दुख न देण्याची ताकीद दिली.

१५ देव म्हणाला, “मी निवडलेल्या माणसांना दुख देऊ नका. माझ्या सरेष्ट्यांचे काही वाईट करू नका.”

१६ देवाने त्या देशात दुष्काळ आणला. लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.

१७ पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले. योसेफ गुलाम सारखा विकला गेला.

१८ त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले. त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.

१९ योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला. परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिद्ध झाले.

२० तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुंरुगातून बाहेर काढले.

परमेश्वर ... जग शब्दशः “त्याच्या आज्ञा सर्व पृथ्वीवर आहेत.”

<sup>21</sup>त्याने योसेफला आपल्या घराचा मुख्य नेमले. योसेफने त्याच्या मालकीच्या सर्व कस्तूरी काळजी घेतली.

<sup>22</sup>योसेफने इतर प्रमुखांना सूचना दिल्या. योसेफने वृद्धांना शिकवले.

<sup>23</sup>नंतर इग्गाएल मिसरमध्ये आला. याकोब हामच्या देशातच राहिला.

<sup>24</sup>याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले, ते त्यांच्या शत्रूपेक्षा खूप बल वान झाले.

<sup>25</sup>म्हणून मिसरचे लोक याकोबाचा कुटुंबाचा देष करू लागले. त्यांनी त्याच्या गुलामांविरुद्ध योजना आखल्या.

<sup>26</sup>म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.

<sup>27</sup>देवाने मोशे आणि अहरोन यांच्या हामच्या देशात अनेक चमत्कार करण्यात उपयोग करून घेतला.

<sup>28</sup>देवाने अतिशय दाट काळोख पाठवला, पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.

<sup>29</sup>म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रूपांतर केले आणि सगळे मासे मेले.

<sup>30</sup>त्यांचा देश बेडकांनी भरून गेला. राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते.

<sup>31</sup>देवाने आज्ञा केली आणि माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.

<sup>32</sup>देवाने पावसाचे गारात रूपांतर केले. सर्व देशांत विजा पडल्या.

<sup>33</sup>देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.

<sup>34</sup>देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले. ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.

<sup>35</sup>टोळ व नाकतोडांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली. त्यांनी शेतातली सर्व पिके खाली.

<sup>36</sup>आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले. देवाने त्याच्या मोठ्या मुलांना मारले.

<sup>37</sup>नंतर देवाने त्याच्या माणसांना मिसरबाहेर काढले. त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली. देवाचा कुठलाही माणस ठेच लागून पडला नाही.

<sup>38</sup>देवाचे लोक गेल्याचे पाह न मिसरला आनंद झाला. कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.

<sup>39</sup>देवाने डग पांघरुणसारखे पसरले. देवाने अग्निचा खांबाचा रसी प्रकाशासाठी उपयोग केला.

<sup>40</sup>लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले. देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.

<sup>41</sup>देवाने खडक पफोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले. वाळवटांत नदी वाढू लागली.

<sup>42</sup>देवाला त्याच्या पक्त्र वचनाची आठवण होती. देवाला त्याचा सेवक अद्भ्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.

<sup>43</sup>देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले. लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले.

<sup>44</sup>देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला. देवाच्या माणसांना इतरांनी काम करून मिळवलेल्या वस्तु मिळाल्या.

<sup>45</sup>देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आवराची म्हणून. परमेश्वराची स्तुती करा.

## स्तोत्र 106

<sup>1</sup>परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या. देवाचे प्रेम संदैव राहील.

<sup>2</sup>परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करू शकणार नाही. देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करू शकणार नाही.

<sup>3</sup>जे लोक देवाच्या आज्ञा पावळतात ते सुखी असतात. ते लोक संदैव चांगली कृत्ये करतात.

<sup>4</sup>परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव. मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव.

<sup>5</sup>परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे. मला तुझ्या माणसांबोर आनंदी होऊ दे. मला ही तुझ्या माणसांबोर वर तुझ्या अभिमान वाटू दे.

<sup>6</sup>आम्ही आमच्या पर्वजांसारखेच पाप केले. आम्ही चुकलो. आम्ही दुष्कृत्ये केली.

<sup>7</sup>परमेश्वरा, मिसरमधले आमचे पूर्वज तू केलेल्या चमत्कारांपासून काहीही शिकले नाहीत. ते लाल समुद्राजवळ हात तेव्हा आमचे पूर्वज तुझ्याविरुद्ध गेले.

<sup>8</sup>परंतु देवाने आमच्या पर्वजांचा उद्धार केला तो केवळ त्याच्या नावा खातर देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले.

<sup>9</sup>देवाने आज्ञा केली आणि लाल समुद्र कोरडा झाला. देवाने आमच्या पर्वजांना खोल समुद्रातून वाळवटासारख्या कोरड्या प्रदेशात नेले.

<sup>10</sup>देवाने आमच्या पूर्वजांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले. देवाने त्यांची त्यांच्या शत्रूपासून सुटका केली.

<sup>11</sup>देवाने त्यांच्या शत्रूना समुद्रात झाकून टाकले. शत्रूपैकी एकही जण सुटू शकला नाही.

<sup>12</sup>नंतर आमच्या पर्वजांचा देवावर विश्वास बसला. त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमन उधळली.

<sup>13</sup>परंतु आमचे पूर्वज लवकरच देवाने केलेल्या गोष्टी विसरलेल्यांनी देवाचा उपदेश ऐकला नाही.

<sup>14</sup>आमचे पूर्वज वाळवटात भुक्ते झाले. आणि त्यांनी शुक्क झालेल्या भूमीत देवाची परीक्षा पाहिली.

<sup>15</sup>परंतु देवाने त्यांना त्यांनी मागितलेल्या गोष्टी दिल्या. पण त्याने त्यांना भयानक रोगही दिला.

१६लोकांना मोशेचा मत्सर वाटला. त्यांनी अहरोनचा, परमेश्वराच्या पवित्र याजकाचा हेवा केला.

१७म्हणून देवाने त्या मत्सरी लोकांना शिक्षा केली. जमीन दुःभंगली आणि तिने दाथानला गिळले. नंतर ती मिट्टी आणि तिने अविरामच्या समुद्रायाला झाकून टाकले.

१८नंतर अग्नीने त्या जमावाला जाळले. अग्नीने त्या दुष्टांना जाळन टाकले.

१९त्या लोकांनी होरेव पर्वतावर सोन्याचे वासरु केले. त्यांनी मूर्तीपूजा केली.

२०त्या लोकांनी त्याच्या वैभवशाली देवाची गवतखाणाच्या बैलाच्या मूर्तीबोरवर अदलावदल केली.

२१देवाने आमच्या पर्वताजाना वाचवले. पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले. ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केलेत्या देवाला ते विसरले.

२२देवाने हामच्या देशात अद्भुत गोष्ठी केल्या. देवाने लाल समुद्राजवळ भयानक गोष्ठी केल्या.

२३देवाला त्या लोकांचा नाश करायची इच्छा होती. परंतु मोशेने त्याला थोपवले मोशे देवाचा निवडलेला सेवक होता देव खूप रागावला होता. पण मोशेने त्याचा मार्ग अडविला म्हणून देवाने लोकांचा नाश केला नाही.\*

२४परंतु नंतर त्या लोकांनी कनानच्या सुंदर देशात जायला नकार दिला. त्या देशात राहणाच्या लोकांचा पराभव करायला देव मदत करेल यावर विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला.

२५आमच्या पर्वताजानी देवाचे ऐकायला नकार दिला.

२६म्हणून देवाने शपथ घेतली की ते वाळवटात मरतील.

२७देवाने वचन दिले की मी दुसऱ्यां लोकांना त्याच्या वंशजांचा पराभव करू देईन देवाने वचन दिले की मी आमच्या पूर्वजांना भिन्नभिन्न राष्ट्रांमध्ये खिखरवून टाकीन.

२८नंतर बआल पौर येथे देवाचे लोक बआलची पूजा करण्यास एकत्र जमले. ते जंगली भोजनावलीत सामील झाले आणि मेलेल्या\* लोकांना अपण केलेले बठी त्यांनी खाल्ले.

२९देव त्याच्या माणसांवर खूप रागावला, देवाने त्यांना खूप आजारी पाडले.

तेविसावे कडवे किंवा “देव म्हणाला तो त्यांचा नाश करेल पण त्याने निवडलेल्या मोशेने कुपणामध्ये उभे राहन त्याच्या रागाला विनाश करण्यासून दूर ठेवले.” यावरून मोशे शत्रूंच्या सैनिकांबरोबर भिंतीतील भगवांडात उभा राहून शहरासाठी (डग्गाल) शत्रू सैन्यावरोबर (देवाचा राग) लढत होता असे दिसते.

जंगली भोजन ... मेलेले किंवा “मेलेल्या पुतळ्यांना” मान देण्यासाठी दिलेले बठी खाणे. खोट्या देवाना किंवा मृतलोकांना मान देण्यासाठी लोक बरेचदा थऱ्याजवळ भेटत. ही भोजने रानटी जंगली असत कारण लोक तिथे मध्य पिझन बेहोश होत आणि किंवेक लॅंगिंग पाप करीत.

३०पण फीनहासने देवाची प्रार्थना केली\* आणि देवाने आजार थांबवला.

३१फीनहासने चांगली गोष्ठ केली हे देवाला माहीत होते. देव याची सदैव आठवण ठेवील.

३२मरीचा येथे लोक खूप रागावले. आणि त्यांनी मोशेला काही तरी वाईट करायला लावले.

३३त्या लोकांनी मोशेला खूप अस्वस्थ केले म्हणून मोशे विचार करण्यासाठी न थावता बोलला.

३४परमेश्वराने लोकांना कनानमध्ये राहणाच्याइतर देशाचा नाश करायला सांगितले. पण इम्हाएलाच्या लोकांनी देवाची आज्ञा पाळली नाही.

३५ते इतर लोकांत मिसळले आणि ते लोक जे करीत होते तेव त्यांनीही केले.

३६ते लोक देवाच्या माणसांसाठी सापळा बनले. ते लोक ज्या देवाची प्रार्थना करीत होते त्याच देवाची पूजा करायला देवाच्या माणसांनी सुरुवात केली.

३७देवाच्या माणसांनी स्वतचीच मुळे मारली आणि मुळे त्या राक्षसांना अपण केली.

३८देवाच्या माणसांनी निरपराध लोकांना ठार मारले. त्यांनी स्वतच्या मुळांना ठार मारले आणि त्यांना त्या खोट्या देवाला अपण केले.

३९म्हणून देवाची माणसे त्या इतर माणसांबरोबर अमंगल झाली. देवाची माणसे त्यांच्या देवाशी प्रामाणिक राहिली नाहीत. आणि इतर लोकांनी जी कृत्ये केली तीच त्यांनीही केली.

४०देव त्याच्या माणसांवर रागावला. देवाला त्यांचा कंठाळा आला.

४१देवाने त्याच्या माणसांना इतर देशांना देऊन टाकले. देवाने त्याच्या शत्रूंना त्यांच्यावर राज्य करू दिले.

४२देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले. आणि त्यांचे आयुष्य कठीण केले.

४३देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले. पण ते देवाविरुद्ध गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्ठी केल्या.

४४पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.

४५देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली. आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.

४६इतर देशांनी त्यांना कैदी बनवले पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.

प्रार्थना केली किंवा मध्यस्थी केली न्याय दिला. फीनहासने केवळ देवाजवळ प्रार्थनाच केली असे नाही तर त्याने लोकांना ही पाप करण्यासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पाहा गणना 25:1-16

<sup>47</sup>परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू.

<sup>48</sup>परमेश्वराला, इप्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या. देव नेहमी राहत आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे. आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”

## भाग पांचवा

### स्तोत्र 107

<sup>1</sup>परमेश्वराला धन्यवाद द्या. कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.

<sup>2</sup>परमेश्वराने ज्याचा उद्धर केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत. परमेश्वराने त्यांना त्याच्या शत्रूपासून बाचवले.

<sup>3</sup>परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करून आणले. त्याने त्याना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.

<sup>4</sup>त्यांतले काही वाळवंटात फिरले. ते राहाण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.

<sup>5</sup>ते खूप भुक्तेले आणि तान्हेले होते आणि अशक्त होत होते.

<sup>6</sup>नंतर त्यांनी परमेश्वराला मदती साठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्याच्या संकटातून बाचवले.

<sup>7</sup>देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.

<sup>8</sup>परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.

<sup>9</sup>देव तान्हेल्या आत्माचे समाधान करतो. देव भुक्तेल्या आत्माला चांगल्या वस्त्रांनी भरतो.

<sup>10</sup>देवाची काही माणसे कैदी होरी आणि काळ्याकुट्ट तुंगात गजांच्या आडबंद होती.

<sup>11</sup>का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुद्ध भांडलेल्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.

<sup>12</sup>त्या लोकांनी केलेल्या गोष्टीबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले. ते अडखळले आणि पडले. आणि त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.

<sup>13</sup>ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून बाचवले.

<sup>14</sup>देवाने त्यांना त्यांच्या अंधार कोडीतूनबाहेर काढले. ज्या दोराने त्यांना बांधले होते तो दोर देवाने तोडला.

<sup>15</sup>त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी ज्याअद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या.

<sup>16</sup>देव आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव करायला मदत करतो. देव त्यांचे तांब्याचे दरवाजे मोडू शकतो. देव त्यांच्या दरवाज्यावरचे लोखंडीगज तोडू शकतो.

<sup>17</sup>पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात. आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.

<sup>18</sup>त्या लोकांनी खायचे नाकारले आणि ते जबळ जवळ मेले.

<sup>19</sup>ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटातन बाचवले.

<sup>20</sup>देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले. म्हणून ते लोक थडग्यात जाप्यापासून बचावले.

<sup>21</sup>परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल व तोलोकांसाठी करत असलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल धन्यवाद द्या.

<sup>22</sup>परमेश्वराने जे काही केले त्याबद्दलत्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा. परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.

<sup>23</sup>काही लोक बोटीतून समुद्रापार जातात. त्यांचे व्यक्सय त्यांना महासागरापार घेऊन गेले.

<sup>24</sup>त्या लोकांनी परमेश्वर काय करू शकतो ते पाहिले. त्याने समुद्रावर ज्या अद्भुत गोष्टी केल्या त्या त्यांनी पाहिल्या.

<sup>25</sup>देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा बाहायला लागला लाटा उंच उंच जायला लागल्या.

<sup>26</sup>लाटांनी त्यांना खूप उंच आकाशापर्यंत उंच नेले. आणि खोल समुद्रात खाली टाकले. वाढल इतके भयकर होते की लोकांचे धैर्य नाहीसे झाले.

<sup>27</sup>ते अडखळत होते आणि प्यायलेल्या माणसासारखे पडत होते. खलाशी म्हणून असलेले त्यांचे कसब निस्फलयेगी होते.

<sup>28</sup>ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटापासून बाचवले.

<sup>29</sup>देवाने वाढल थांबवले. त्याने लाटांना शांत केले.

<sup>30</sup>समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आनंदित झाले. आणि देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणन पोंडीघवले.

<sup>31</sup>परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी करीत असलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल धन्यवाद द्या.

<sup>32</sup>देवाची मोठ्या सभेत स्तुती करा. व्योवृद्ध प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.

<sup>33</sup>देवाने नदीचे वाळवंटात रूपांतर केले. देवाने झाज्यांचे वाहाणे बंद केले.

<sup>34</sup>देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रूपांतर केले का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहत होते.

३५देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.

३६देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले. आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर बसवले.

३७त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरलेत्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.

३८देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला. त्यांचे कुटुंब वाढले. त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.

३९अरिष्टे आणि संकटे यांमुळे त्यांची कुटुंब लहान आणि अशक्त राहिली.

४०देवाने त्यांच्या प्रमुखाला लजित केले आणि ओशाळवाणे वाटायला लावले आणि त्याला खाली पाहायला लावले. देवाने त्यांना रस्ते नसलेल्या वाळवंटातून हिडायला लावले.

४१पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्ता केली आणि आता त्यांची कुटुंब मेंद्यांच्या कळपसारखी मोठी आहेत.

४२त्यांगले लोक हे बघतात आणि आनंदी होतात. पण दुष्ट लोक ते बघतात आणि काय बोलावे ते त्यांना सुचत नाही.

४३जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोभर काय ते कळून येईल.

## स्तोत्र 108

### दावीदाचे एक स्तुतिगीत.

१देवा, मी तयार आहे. मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.

२वीणांनो आणि सतारींनो, आपण सुर्याला जाग आणू या.

३परमेश्वरा, आपणी तुझी इतर देशांत स्तुती करू. आप्ही इतर लोकांत तुझी स्तुती करू.

४परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे. तुझे प्रेम सर्वांत उंच अशा डगापेक्षाही उंच आहे.

५देवा, स्वर्णाच्याही वर उंच जा. सर्व जगाला तुझे वैभव पाह दे.

६देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर. आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. आणि तुझी महान शक्ती उद्घार करण्यासाठी वापर.

७देव त्याच्या मंदिरात बोलला, “मी युद्ध जिकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन. आणि मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टावीन. मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देर्वन.

८गिलाद आणि मनश्चे माझी असतील. एफाईम माझे शिरस्त्राण असेल. युहुदा माझा राजंदं असेल.

९मवाब माझे पाय धुण्याचे पात्र असेल. अदोम माझी पादवाणे नेणारा सेवक असेल. मी पलिष्ठ्यांच्या पराभव करीन. आणि विजयाबद्दल हर्षनाद करीन.”

१०मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल? मला अदोमशी लढायला कोण नेईल?

११देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करू शकतोस. पण तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या सैन्याबोरवर गेला नाहीस.

१२देवा, आम्हाला आमच्या शत्रूचा पराभव करायला मदत कर. लोक आम्हाला मदत करू शकत नाहीत.

१३फक्त देवच आम्हाला बलवान करू शकतो. देव आमच्या शत्रूचा पराभव करू शकतो.

## स्तोत्र 109

### प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

१देवा, माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करू नकोस.

२दुष्ट लोक माझ्याविषयी खोटांनांत सांगत आहेत. ते माझ्याबद्दल असत्य गोष्टी सांगत आहेत.

३लोक माझ्याबद्दल द्वेष्युक्त गोष्टी सांगत आहेत. ते कारण नसताना माझ्यावर हल्ला करत आहेत.

४मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करतात. म्हणून देवा, मी आता तुझी प्रार्थना करतो.

५मी त्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्या पण ते माझ्यासाठी वाईट गोष्टी करत आहेत. मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझाद्वेष करत होते.

६माझ्या शत्रूंनी वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्याला शिक्षा कर. तो चुकला आहे हे सिद्ध करण्यासाठी एखादा माणूस शोध.

७माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे. माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच विघडते.

८माझ्या शत्रूला लवकर मरू दे. त्याचा व्यवसाय दुसऱ्या माणसाला मिळू दे.

९माझ्या शत्रूच्या मुलांना अनाथ आणि त्याच्या बायकोला विधवा कर.

१०त्यांना त्यांचे घर गमावू दे आणि त्यांना भिकारी होऊ दे.

११माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे. आणि परव्याना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे.

१२माझ्या शत्रूंनी कुणीही दयालू असू नये असे मला वाटते. त्याच्या मुलांना कुणी दया दाखवू नये असे मला वाटते.

१३माझ्या शत्रूचा संपूर्ण नाश कर. पुढच्या पिढीला त्याचे नाव सर्व गोष्टीवरुन काढून टाकू दे.

१४परमेश्वराला माझ्या शत्रूच्या वडिलांच्या पापांची आठवण करून दिली जाईल असे मला वाटते. आणि

त्याच्या आईची पापे कधीही पुसली जाऊ नवेत असे मला वाटते.

<sup>15</sup>परमेश्वराला त्या पापांची सदैव आठवण राहील अशी मी आशा करतो. आणि तो लोकांवर माझ्या शक्तीला पूर्णपणे विसरुन जायची शक्ती करेल अशी मी आशा करतो.

<sup>16</sup>का? कारण त्या दुष्ट माणसाने कधीही काहीही चांगले केले नाही त्याने कधीच कुणावर प्रेम केले नाही. त्याने गरीब, असहाय लोकांचे आयुष्य कट्टी केले.

<sup>17</sup>त्या दुष्ट माणसाला दुसऱ्या लोकांचे वाईट कर असे सांगवला आवडायचे म्हणून त्या वाईट गोट्ठी त्या माणसालाच होऊ दे. तो दुष्ट माणूस लोकांचे भले होवो असे कधीही म्हणाला नाही. म्हणून त्याचेही भले होऊ देकर नकोस.

<sup>18</sup>शाप हेच त्याचे कपडे असू दे. शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे. शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे.

<sup>19</sup>शाप त्या दुष्ट माणसांच्या शरीराभोवती गुंडल्याचे वस्त्र असू दे. आणि शापच त्यांच्या कमरे भोवतीचा पट्टा असू दे.

<sup>20</sup>परमेश्वर या सगळ्या गोट्ठी माझ्या शत्रुंच्याबाबतीत करील अशी मी आशा करतो. जे लोक मला ठार मारावद्या प्रयत्न करीत आहेत त्या सर्वांना परमेश्वर या गोट्ठी करेल अशी मी आशा करतो.

<sup>21</sup>परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस. म्हणून तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल अशा रीतीने मला वागव. माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे म्हणून मला वाचव.

<sup>22</sup>मी फक्त एक गरीब, असहाय माणूस आहे. मी खरोखरच दुखी आहे आणि माझे हृदयविदीर्ण झाले आहे.

<sup>23</sup>दिवसाच्या शेवटी येणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य संपर्के आहे असे मला वाटते. कुणीतरी झटकून टाकलेल्या किड्याप्रमाणे मी आहे असे मला वाटते.

<sup>24</sup>मी भुकेला असल्यामुळे माझ्या गुडध्यातली शक्ती क्षीण झाली आहे. माझे वजन घटते आहे आणि मी बारीक होत आहे.

<sup>25</sup>वाईट लोक माझा अपमान करतात. ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.

<sup>26</sup>परमेश्वरा, देवा, मला मदत कर. तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उद्घार कर.

<sup>27</sup>नंतर त्या लोकांना तू मला मदत केल्याचे कळेल. तुझ्या शक्तीनेच मला मदत केली हे त्यांना कळेल.

<sup>28</sup>ते वाईट लोक मला शाप देतात. परंतु परमेश्वरा, तू मला आशीर्वाद देऊ शकतोस. त्यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून त्यांचा पराभव कर नंतर मी, तुझा सेवक आनंदी होईल.

<sup>29</sup>माझ्या शत्रूंना लाज आण. त्यांना त्यांची लाजच अंगरख्या प्रमाणे घालावला लाव.

<sup>30</sup>मी परमेश्वराला धन्यवाद दिले. खूप लोकांसमोर मी त्याची सुती केली.

<sup>31</sup>का? कारण परमेश्वर असहाय लोकांच्या मदतीसाठी उभा राहतो जे लोक त्यांना ठार मारावदी शिक्षा देतात त्यांच्यापासून देव त्यांना वाचवतो.

## स्तोत्र 110

त्यावीदाचे एक सुतीगीत.

<sup>1</sup>परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला, “मी तुझ्या शत्रूना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन. माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”

<sup>2</sup>परमेश्वर तुझे राज्य वाढवायला मदत करेल. तुझे राज्य सियोनपाशी सुरु होईल आणि ते तू तुझ्या शत्रूवर त्यांच्या देशात जाजन राज्य करशील.

<sup>3</sup>तू तुझ्या सैन्याची जमावाजमव करशील त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बऱ्हन दाखल होतील. त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील. \*

<sup>4</sup>परमेश्वराने बचन दिले आहे आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही. “तू सदैव याजक राहिला आहेस मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.”

<sup>5</sup>माझा प्रभु तुझ्या उजव्या बाजूला आहे तो रागावेल तेव्हा इतर सर्व राज्यांचा पाणी पितो. तो खरोखरच

त्याचे मस्तक उचलेल आणि अतिशय सामर्थ्यावान\* होईल.

## स्तोत्र 111

<sup>1</sup>परमेश्वराची सुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात त्या साभेत मी परमेश्वराला आणी मनापासून धन्यवाद दिले.

<sup>2</sup>परमेश्वर अद्भुत गोट्ठी करतो दे वाकडून येणाऱ्या चांगल्या गोट्ठीलोकांना हव्या असतात.

<sup>3</sup>देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोट्ठी करतो. त्याचा चांगुलपण सदैव असतो.

हे तरुण ... असतील हेकडवे दिव्वृत समजायला खूप अवघड आहे शब्दश: “जन्मापासून पवित्र तेज तुझोच आहे तुझे तारुण्यांचे दव तुझ्यासाठी अरुणोदासारंखे आहे.

त्याचे ... सामर्थ्यावान शब्दश: “तो त्याचे डोके वर उचलेल याचा अर्थ तो पाणी प्यायल्यानंतर त्याचे डोके वर उचलेल. असा असावा किंवा देव त्याला खूप बलवान आणि महत्व असलेला करेल असा असावा इथे लेखकाला वेन्ही अर्थ अभिप्रेत असावेत.”

<sup>4</sup>परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे हे आपल्या लक्षात राहीवे म्हणून देव अद्भुत गोष्टी करारी असतो.

<sup>5</sup>देव त्याच्या भक्ताना अन्न देतो. देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.

<sup>6</sup>देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या त्यावरून तो आपल्या माणसाना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.

<sup>7</sup>देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते. त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.

<sup>8</sup>देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात. त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुद्ध होती.

<sup>9</sup>देव आपल्या माणसाना बाचवतो. देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे.

<sup>10</sup>शहाणपणाची सुरुवात देवाबहूच्या भीतीने आणि आदराने होते. जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात. देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.

### स्तोत्र 112

<sup>1</sup>परमेश्वराची स्तुती करा. जो माणसू परमेश्वराला भित्तो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील. त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.

<sup>2</sup>त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील. चांगल्या लोकाच्या वंशानांना खरोखरच आशीर्वद लाभतील.

<sup>3</sup>त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल आणि त्याचा चांगल्पणा सदैव राहील.

<sup>4</sup>चांगल्या लोकानांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो. देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.

<sup>5</sup>माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते. माणसाने त्याच्या व्यापार उद्देश्यात स्वोटीने वागणे चांगले असते.

<sup>6</sup>तो माणसू कधीही पडणार नाही. चांगला माणसू सदैव आठवीती राहील.

<sup>7</sup>त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही. त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.

<sup>8</sup>ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही. तो त्याच्या शर्कूवा पराभव करेल.

<sup>9</sup>तो माणसू सहजपणे गरीबांना वस्तू देतो आणि त्याचा चांगल्पणा सदैव असतो.

<sup>10</sup>दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात. ते रागाने त्यांचे दांत खातील आणि नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकाना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.

### स्तोत्र 113

<sup>1</sup>परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा.

<sup>2</sup>परमेश्वराचे नाव आता आणि सदैव धन्य व्हावे असे मला वाटते.

<sup>3</sup>पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.

<sup>4</sup>परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे. त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते.

<sup>5</sup>कुणीही माणसू आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही. देव स्वर्गात उंच वसतो.

<sup>6</sup>देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते.

<sup>7</sup>देव गरीब लोकाना घाणीतून वर उचलतो. देव भिकांयांना कवऱ्याच्या डिगातून काढतो.

<sup>8</sup>आणि देव त्या लोकांना महत्व देतो.  
देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.

<sup>9</sup>स्त्रीला मूळ होत नसेल तर देव तिला मुळे देईल आणि तिला आनंदी करेल परमेश्वराची स्तुती करा.

### स्तोत्र 114

<sup>1</sup>इझाएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इझाएल) तो परका देश सोडला.

<sup>2</sup>यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इझाएल त्याचे राज्य झाले.

<sup>3</sup>लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला. यार्देन नदी वळली आणि पळली.

<sup>4</sup>पूर्वत मेंढांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.

<sup>5</sup>लाल समुद्र, तू का पळून गेलास? यार्देन नदीतू का वळलीस आणि का पळून गेलीस?

<sup>6</sup>पूर्वतांनो तुम्ही मेंढांसारखे का नाचलात? आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखेका नाचलात?

<sup>7</sup>पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या देवासमोर थर थर कापवी.

<sup>8</sup>देवानेच खडकातून पाणी वहायला लावले देवानेच कठीण खडकातून झारू वाहायला लावले.

### स्तोत्र 115

<sup>1</sup>परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मळायला नको. सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.

<sup>2</sup>आमचा देव कुठे आहे, याचा राष्ट्रांना का विचार पडावा?

<sup>3</sup>देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे ते तो करतो.

<sup>4</sup>त्या देशांचे “देव” सोन्या चांगली नुसते पुतळे आहेत. कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.

<sup>5</sup>त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोके आहेत पण बघता येत नाही.

६त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.

७त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही. त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.

८ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.

९इग्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराच त्यांची शक्ती आणि डाल आहे.

१०अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव, परमेश्वराच त्यांची शक्ती आणि डाल आहे.

११परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराच त्यांची शक्ती आणि डाल आहे.

१२परमेश्वर आमची आठवण ठेवतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वद देईल. परमेश्वर इग्राएलाला आशीर्वद देईल. परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वद देईल.

१३परमेश्वर त्याच्या लहान आणि मोठ्या भक्तांना आशीर्वद देईल.

१४परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वद देईल. अशी मी आशा करतो.

१५परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.

१६स्वर्ग परमेश्वराचा आहे. पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.

१७मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.

१८पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू. परमेश्वराची स्तुती करा.

### स्तोत्र 116

१परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो ते मला खूप आवडते.

२मी त्याला मदतीसाठी हाक मारतो आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.

३मी जवळ जवळ मेलो होतो. मृत्युचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते. माझ्या भोवती थडगे आवळले जात होते. मी खूप घावरलो होतो आणि चितित झालो होतो.

४नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले. मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचवा.”

५परमेश्वर खूप चांगला आणि कृपाळू आहे. देव दयाळू आहे.

६परमेश्वर असाध्य लोकांची काळजी घेतो. मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उधार केला.

७माझ्या आत्म्या शांत हो! परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे.

८देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्युपासून वाचवले स. तू माझे अशू थोपविलेस. तू मला पतनापासून वाचविलेस.

९मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे चालूच ठेवीन.

१०“माझा सत्यानाश झाला” असे मी म्हणालो तरी मी विश्वास ठेवणे चालूच ठेवले.

११मी घावरलो होतो तेव्हा सुधा मी म्हणालो, होतो सगळे लोक खोटारडे आहेत.

१२मी परमेश्वराला काय देऊ शकतो? माझ्या जबळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.

१३त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन\* आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन.

१४मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन. आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन.

१५परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यु परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.

१६मी तुझा सेवक आहे. मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे. परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.

१७मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन. मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.

१८मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन. आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन.

१९मी यशशले मध्यल्या मंदिरात जाईन. परमेश्वराचा जयन्यकार करा.

### स्तोत्र 117

१सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा. सर्व लोकांनो परमेश्वराची सुरी करा.

२देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि देव आपल्याशी सदैव खरा वागतो. परमेश्वराचा जयन्यकार करा!

### स्तोत्र 118

१परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.

२इग्राएल, म्हण “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

३याजकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

४परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

५मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.

६परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घावरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करू शकणार नाहीत.

७परमेश्वर मला मदत करणारा आहे. माझ्या शांतूच पराभव झालेला मी बघेन.

८परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.

<sup>९</sup>परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.

<sup>१०</sup>बन्याच शत्रूनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.

<sup>११</sup>शत्रूनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.

<sup>१२</sup>शत्रूनी मला मध्यमांशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते. परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या दुडप्रमाणे लवकरच नाश झाला. मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.

<sup>१३</sup>माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझा जवळ जवळ सर्वेनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.

<sup>१४</sup>परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो.

<sup>१५</sup>चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.

<sup>१६</sup>परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.

<sup>१७</sup>मी जोगे आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.

<sup>१८</sup>परमेश्वराने मला शिक्षा केली परंतु त्याने मला मरु दिले नाही.

<sup>१९</sup>चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपसना करीन.

<sup>२०</sup>ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.

<sup>२१</sup>परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उद्धर केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.

<sup>२२</sup>झारारत बांधनांच्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला.

<sup>२३</sup>हे परमेश्वराने घडवून आणले आहे आणि ते अतिशय अदभुत आहे असे आम्हाला वाटते.

<sup>२४</sup>अजंचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे. आपण आज मौज करू आणि सुखी होऊ.

<sup>२५</sup>लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उद्धार केला.\*

<sup>२६</sup>परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा. “याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.”

<sup>२७</sup>परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो. बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपन्यावर न्या.

<sup>२८</sup>परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो.

<sup>२९</sup>परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खेरे प्रेम सदैव टिकणारे आहे.

## स्तोत्र 119

### आलेफ

<sup>१</sup>शुद्ध आयुष्य जगणरे लोक सुखी आहेत. ते लोक परमेश्वराची शिक्कवण पाळतात.

<sup>२</sup>जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत ते परमेश्वराच्या आज्ञा मनापासून पाळतात.

<sup>३</sup>ते लोक वाईट गोऱ्टी करीत नाहीत. ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात.

<sup>४</sup>परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास आणि त्या आज्ञा पूर्णपूर्णा पाळायला तू आम्हाला सांगितलेस.

<sup>५</sup>परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले.

<sup>६</sup>तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.

<sup>७</sup>मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि च्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोबरच मान देव्हन.

<sup>८</sup>परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन. तेव्हा कृपाकरून मला सोडून जाऊ नकोस.

### बेथ

<sup>९</sup>तरुण माणूस शुद्ध आयुष्य कसे जगू शकेल? तू दिलेली शिक्कवण आचरणात आणून.

<sup>१०</sup>मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो. देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.

<sup>११</sup>मी काळीपूर्वक तुझी शिक्कवण अभ्यासतो. का? म्हणजे मी तुझ्याविरुद्ध पाप करणार नाही.

<sup>१२</sup>परमेश्वरा, तुझे कल्याण असो मला तुझे नियम शिक्कव.

<sup>१३</sup>मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन.

<sup>१४</sup>तुझ्या कराराचा अभ्यास करणे मला इतर कशाही पेक्षा आवडते.

<sup>१५</sup>मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन. मी तुझी जीवन जगण्याची पद्धत आचरेन.

<sup>१६</sup>मला तुझे नियम आवडतात. मी तुझे शब्द विसरणार नाही.

### गीमेल

<sup>१७</sup>माझ्याशी, तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन. आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन.

<sup>18</sup>परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे. आणि तू क्लेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.

<sup>19</sup>मी या देशात परका आहे. परमेश्वरा, तुझी शिकवण माझ्या पासून लपवू नकोस.

<sup>20</sup>तू घेटलेल्या निर्णयांचा मला सतत अभ्यास करावासा वाटो.

<sup>21</sup>परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर संदैव टीका करतोस. त्यांचे वाईट होईल. ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.

<sup>22</sup>मला शरम वाटू देऊ नकोस. मला लाज आणू नकोस. मी तुझा करार पाळला आहे.

<sup>23</sup>नेहे सुध्या माझ्या विषयी वाईट बोलतात. पण परमेश्वरा, मी तुझा संवेदन आहे आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो.

<sup>24</sup>तुझा करार माझा सर्वांत चांगला मित्र आहे. तो मला चांगला उपदेश करतो.

### दालेथ

<sup>25</sup>मी लवकरच मरणार आहे. परमेश्वरा, आज्ञा कर आणि मला जगू दे.

<sup>26</sup>मी तुला माझ्या आयुष्या बद्दल सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस. आता मला तुझे नियम शिकव.

<sup>27</sup>परमेश्वरा, तुझे नियम समजून घेण्यासाठी मला मदत कर. तू ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेस त्या मला अभ्यासू दे.

<sup>28</sup>मी खिन्न आणि दमलेलो आहे. आज्ञा कर आणि मला परत बलवान बनवा.

<sup>29</sup>परमेश्वरा, मला खोटं जगू देऊ नकोस. मला तुझ्या शिकवणीने मार्गदर्शन कर.

<sup>30</sup>परमेश्वरा, मी तुझ्याशी इमानदार राहायचे ठरवले. मी अगदी काळजीपूर्वक तू शहाणपणाने घेटलेल्या निर्णयांचा अभ्यास करतो.

<sup>31</sup>मी तुझ्या कराराशी चिकटून राहातो. परमेश्वरा, माझी निराशा करू नकोस.

<sup>32</sup>मी तुझ्या आज्ञांचे आनंदाने पालन करीन. परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला आनंदित करतात.

हे

<sup>33</sup>परमेश्वरा, मला तुझे नियम शिकव आणि मी त्यांचे पालन करीन.

<sup>34</sup>मला तुझी शिकवण समजून घ्यायला मदत कर आणि मी ती पूर्णपणे पाळीन.

<sup>35</sup>परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञांच्या मार्गाकडे घेऊन जा. मला जीवन जगायचा तो मार्ग अगदी मनापासून आवडतो.

<sup>36</sup>श्रीमंत कसे व्हायचे हे शिकवण्यापेक्षा मला तुझ्या कराराचा विचार करण्यासाठी मदत कर.

<sup>37</sup>परमेश्वरा, कवडी मोलाच्या गोष्टीं कडे मला बघू देऊ नकोस. मला तुझ्या मार्गाने जीवन जगायला मदत कर.

<sup>38</sup>तू जे कबूल केलेस ते तुझ्या सेवकासाठी कर. मग लोक तुला मान देतील.

<sup>39</sup>परमेश्वरा, मला ज्या शरमेची भीती वाटते ती घेऊन जातुझ्ये शहाणपणाचे निर्णय चांगले आहेत.

<sup>40</sup>बघ, मला तुझ्या आज्ञा आवडतात. मला चांगले वागव आणि मला जगू दे.

### वाव

<sup>41</sup>परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव. कबूल केल्याप्रमाणे तू मला वाचव.

<sup>42</sup>त्यावेळी ज्या लोकांनी माझा पाणउतारा केला होता त्यांना द्यायला माझ्याजवळ उत्तर असेल परमेश्वरा, तू सांगतोस त्या गोष्टीवर माझा खरोखरच विश्वास आहे.

<sup>43</sup>मला नेहमी तुझ्या खन्या शिकवणी बद्दल बोलू देपरमेश्वरा, मी तुझ्या शहाणपणाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

<sup>44</sup>परमेश्वरा, मी संदैव तुझ्या शिकवणुकी प्रमाणे चालेन.

<sup>45</sup>म्हणजे मी मुक्त होईनका? कारण मी तुझे नियम पाळायचा आटोकाट प्रयत्न करतो.

<sup>46</sup>मी तुझ्या कराराबद्दल राजांजवळ बोलेन आणि ते मला शरमिंदे करणार नाहीत.

<sup>47</sup>मला तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायला आवडते. परमेश्वरा, मला त्या आज्ञा आवडतात.

<sup>48</sup>परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञांची स्तुती करतो. मला त्या आवडतात आणि मी त्यांचा अभ्यास करीन.

### जायिन

<sup>49</sup>परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.

<sup>50</sup>मी पीडित होतो दुखी होतो आणि तू माझे सांत्वन केलेस. तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.

<sup>51</sup>जे लोक स्वतला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझा सतत अपमान केला. पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.

<sup>52</sup>मी नेहमी तुझ्या शहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो. परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.

<sup>53</sup>दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे सोडून देतात. ते पाहिले की मला राग येतो.

<sup>54</sup>घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत.

<sup>55</sup>परमेश्वरा, रात्री मला तुझे नाव आणि तुझी शिकवण आठवते.

<sup>56</sup>असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.

## हेथ

५७ परमेश्वरा, तुझ्या आज्ञा पाळणे हेच माझे कर्तव्य आहे, असा निर्णय मी घेतला आहे.

५८ परमेश्वरा, मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. वचन दिल्याप्रामाणे तू माझ्याशी दयाळूपणे वाग.

५९ मी माझ्या आयुष्याचा अगदी काळजी पूर्वक विचार केला आणि मी तुझ्या कराराकडे परत आलो.

६० अजिवात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.

६१ वाईट लोकांनी माझ्याविषयी काही अनुदार उद्सार काढले. पण परमेश्वरा, मी तुझी शिकवण विसरलो नाही.

६२ मी मध्यरात्री तू घेतलेल्या तुझ्या चांगल्या निर्णयाबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.

६३ जे कुणी तुझी उपासना करतो त्याचा मी मित्र आहे. जो कुणी तुझ्या आज्ञा पाळतो त्याचा मी मित्र आहे.

६४ परमेश्वरा, तुझे खरे प्रेम पृथक्या व्यापून टाकते. मला तुझे नियम शिकव.

## तेथ

६५ परमेश्वरा, तू माझ्यासाठी, तुझ्या सेवकासाठी चांगल्या गोष्टी केल्यास. तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले होते सत्याच गोष्टी केल्यास.

६६ परमेश्वरा, योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान मला दे. माझा तुझ्या आज्ञावर विश्वास आहे.

६७ दुख सोसण्यापूर्वी मी बच्याच चुकीच्या गोष्टी केल्या परंतु आता मी तुझ्या आज्ञा काळजी पूर्वक पाळतो.

६८ देवा, तू चांगला आहेस आणि तू चांगल्या गोष्टी करतोस. मला तुझे नियम शिकव.

६९ जे लोक स्वतला माझ्यापेक्षा चागले समजतात त्यांनी माझ्याबद्दल खोटं सांगितलं पण परमेश्वरा, मी तरी ही अगदी मनापासून तुझ्या आज्ञा पाळणे चालूच ठेवले.

७० ते लोक फार मूर्ख\* आहेत पण मला तुझ्या शिकवणीचा अभ्यास करणे फार आवडते.

७१ मी दुख सोसले ते चांगले झाले. त्यामुळेच मला तुझे नियम समजले.

७२ परमेश्वरा, तूऱी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे. ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे.

## योद

७३ परमेश्वरा, तूच मला निर्माण केलेस आणि तू मला तुझ्या हाताचा आधार देतोस. तुझ्या आज्ञा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मला मदत कर.

ते ... मूर्ख किंवा "त्यांच्या मनाला हे समजून घेणे."

७४ परमेश्वरा, तुझे भक्त मला पाहातात आणि मला मान देतात. तू जे सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून ते आनंदी आहेत.

७५ परमेश्वरा, तुझे निर्णय योग्य अस्तात हे मला माहीत आहे. आणि तू मला शिक्षा केलीस तेही योग्यच होते.

७६ आता तुझ्या खन्या प्रेमाने माझे सांत्वन कर. तू वचन दिल्याप्रामाणे माझे सांत्वन कर.

७७ परमेश्वरा, माझे सांत्वन कर आणि मला जगू दे. मला तुझी शिकवण मनापासून आवडते.

७८ जे लोक स्वतला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याविषयी खोटं सांगितलं त्यालोकांना आता लाज वाटेल अशीमी आशा करतो. परमेश्वरा, मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.

७९ तुझे भक्त माझ्याकडे परत येतील अशी मी आशा करतो. म्हणजे मग ते तुझ्या कराराचा अभ्यास करू शकतील.

८० परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञा पूर्णपणे पाळू दे. म्हणजे मला लाज वाटणार नाही.

## काफ

८१ परमेश्वरा, तू माझा उधार करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.

८२ तू ज्या गोष्टीचे वचन दिले होतेस त्या शोधता शोधता माझे डोळे अगदी थकून गेले आहेत परमेश्वरा, तू कधी माझे सांत्वन करणार आहेस?

८३ मी जरी उकिर ड्यावर च्या द्राक्षारसाच्या बुधलीसारखा झालो असलो तरी मी तुझे नियम विसरणार नाही.

८४ मी किती काळ जगाणार आहे? परमेश्वरा, जे लोक मला तुरुंगात माझा छळ करतात. त्यांना तू कधी शिक्षा करणार आहेस?

८५ काही गर्विर्ष्ट लोकांनी खोटे बोलून माझ्या शरीरात सुरा खुफसला आणि ते तुझ्या शिकवी विश्वास आहे.

८६ परमेश्वरा, लोक तुझ्या सगळ्या आज्ञावर विश्वास ठेवू शकतात माझ्यावर खटला भरण्याची चूक त्यांनी केली. मला मदत कर.

८७ त्या लोकांनी जवळ जवळ माझा सर्वनाश केला. पण मी तुझ्या आज्ञा पाळणे बंद केले नाही.

८८ परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव आणि मला जगू दे. तू जे सांगशील ते मी करेन.

## लामेद

८९ परमेश्वरा, तूद्या शब्द सदैव चालू असलो. तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असलो.

९० तू सदा सर्वदा इमानदार असलोस. परमेश्वरा, तू पृथक्या निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे.

**१**तुइया नियमांमुळे ती अजूनही आहे आणि ती गुलामप्रमाणे तुझे नियम पाळते.

**२**जर तुझी शिकवण मला एखादा मित्राप्रमाणे वाटली नसती तर माझ्या दुखाने माझा सर्वनाश झाला असता.

**३**परमेश्वरा, मी तुइया आज्ञा कधीच विसरणार नाही कारण त्यांनी मला जग दिले.

**४**परमेश्वरा, मी तुइया आहे म्हणून माझा उद्घार कर काव? कारण तुइया आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो.

**५**तुटांनी माझा नाश करावचा प्रयत्न केला. पण तुइया कराराने मला शहाणे बनवले.

**६**तुइया नियमांबेरीज इतर गोटींना मर्यादा असतात.

### मेम

**७**परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते. मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.

**८**परमेश्वरा, तुइया आज्ञा मला माझ्या शत्रूपेक्षा शहाणे करतात. तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.

**९**मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे. कारण मी तुइया कराराचा अभ्यास करतो.

**१०**जुन्या पुढांनांपेक्षा मला जास्त कळते कारण मी तुइया आज्ञा सांभाळतो.

**११**तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून दूर ठेवतोस. म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करू शकतो.

**१२**परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.

**१३**माझ्या तोंडात तुझे शब्द मधापेक्षाही गोड आहेत.

**१४**तुझी शिकवण मला शहाणा करते. त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.

### नू

**१५**परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे माझा मार्ग उजलतात.

**१६**तुझे नियम चांगले आहेत. मी ते पाळायचे वचन देतो. आणि मी दिलेले वचन पाळीन.

**१७**परमेश्वरा, मी खूप काळ दुख भोगले आहे. कृपा करून आज्ञा दे आणि मला पुन्हा जग दे.

**१८**परमेश्वरा, माझ्या स्तुतीचा स्वीकार कर आणि मला तुझे नियम शिकव.

**१९**माझे आयुष्य नेहमीच धोक्यात असते पण मी तुझी शिकवण विसरले नाही.

**२०**तुझे लोक मला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. पण मी तुइया आज्ञा मोडल्या नाहीत.

**२१**परमेश्वरा, मी सदैव तुइया कराराप्रमाणे वागेन त्यामुळे मला खूप आनंद होतो.

**११२**मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन.

### सामेख

**१३**परमेश्वरा, जे लोक तुइयाशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो पण मला तुझी शिकवण आवडते.

**१४**मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.

**१५**परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.

**१६**परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन माझा तुड्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करू नकोस.

**१७**परमेश्वरा, मला मदत कर म्हणजे माझा उद्घार होईल मी नेहमीच तुइया आज्ञांचा अभ्यास करीन.

**१८**परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला तू पूरत पाठव, का? काण जेव्हा त्यांनी तुड्यासांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.

**१९**परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे. हणजे मग मी तुइया करारावर सदैव प्रेम करीन.

**२०**परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते मी घाबरतो आणि तुइया नियमांना मान देतो.

### ऐन

**१२१**जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा, ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.

**१२२**माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे. परमेश्वरा, मी तुझे सेवक आहे त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस.

**१२३**परमेश्वरा, तुइया मदरीची आणि तुइया चांगल्या शब्दाची वात बघून माझे डोळे आता शिणले आहेत.

**१२४**मी तुझे सेवक आहे. मला तुझे खेरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव.

**१२५**मी तुझे सेवक आहे, मला समजून घ्यायला मदत कर. म्हणजे मला तुझा करार समजू शक्केल.

**१२६**परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे. लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.

**१२७**परमेश्वरा, शुद्धातल्या शुद्ध सोन्यापेक्षा मला तुइया आज्ञा आवडतात.

**१२८**मी काळजीपूर्वक तुइया सर्व आज्ञा पाळतो.\* मला खोटी शिकवण आवडत नाही.

मी काळजीपूर्वक ... आज्ञा पाळतो हे हिंदू समजायला अवघड आहे.

पे

<sup>129</sup>परमेश्वरा, तुङ्गा करार अद्भुत आहे म्हणूनच मी तो पाळतो.

<sup>130</sup>जेव्हा लोक तुङ्गा शब्द समजून घ्यायला सुरुवात करतात तेव्हा ते त्याना योग्य तज्ज्ञे जीवन कसे जागयचे ते सांगण्याच्या प्रकाशासारखे असते. तुङ्गे शब्द आगदी साध्या लोकांना देखील शहाणे करतात.

<sup>131</sup>परमेश्वरा, मला खरोखरच तुङ्गा आजांचा अभ्यास करावचा आहे. मी जोर जोरात शवासोच्चवास करणाऱ्या आणि अधीरतेने वाट बघणाऱ्या माणसासारखा आहे.

<sup>132</sup>देवा, माझ्याकडे बघ आणि माझ्याशी दयाळूपूणे वाग. जे लोक तुङ्ग्या नावावर प्रेम करतात त्यांच्यासाठी योग्य गोष्टी कर.

<sup>133</sup>परमेश्वरा, कवल केल्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर. माझे काहीही वाईट होऊ देऊ नकोस.

<sup>134</sup>परमेश्वरा, जे लोक मला त्रास देतात त्यांच्यापासून मला वाचव. आणि मी तुङ्ग्या आज्ञा पाळीन.

<sup>135</sup>परमेश्वरा, तुङ्ग्या सेवकाचा स्वीकार कर आणि मला तुङ्गे नियम शिकव.

<sup>136</sup>लोक तुङ्ग्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत म्हणून मी अश्रुच्या नद्या वाहवल्या आहेत.

## त्पादे

<sup>137</sup>परमेश्वरा, तू चांगला आहेस आणि तुङ्गे नियम योग्य आहेत.

<sup>138</sup>तू आम्हाला करारात चांगले नियम दिलेस त्यावर आम्ही खरोखरच विश्वास ठेवू शकतो.

<sup>139</sup>माझ्या तीव्र भावाना माझा नाश करीत आहेत. माझे शत्रू तुङ्ग्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.

<sup>140</sup>परमेश्वरा, आम्ही तुङ्ग्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो याबद्दलचा पुरावाआमच्याजवळ आहे. आणि मला ते आवडते.

<sup>141</sup>मी एक तरुण आहे आणि लोक मला मान देत नाहीत. पण मी तुङ्ग्या आज्ञा विसरत नाही.

<sup>142</sup>परमेश्वरा, तुङ्गा चांगलुपण सदैव राहो आणि तुङ्ग्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे.

<sup>143</sup>माझ्यावर खूप संकटे आली आणि वाईट वेळा ही आल्या परंतु मला तुङ्ग्या आज्ञा आवडतात.

<sup>144</sup>तुङ्गा करार नेहमीच चांगला असतो. तो समजप्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन.

## कोफ

<sup>145</sup>मी आगदी मनापासून तुला बोलावतो परमेश्वरा, मला उत्तर दे मी तुङ्ग्या आज्ञा पाळीन.

<sup>146</sup>परमेश्वरा, मी तुला बोलावतो माझा उद्धार कर आणि मी तुङ्गा करार पाळीन.

<sup>147</sup>तुङ्गी प्रार्थना करण्यासाठी मी सकाळी लवकर उठतो तू ज्या गोष्टी सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो.

<sup>148</sup>तुङ्ग्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी रात्रभर मी जागा राहिलो.

<sup>149</sup>तुङ्ग्या सगळ्या प्रेमासकट माझ्याकडे लक्ष दे परमेश्वरा, ज्या गोष्टी योग्य आहेत असेतू सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.

<sup>150</sup>लोक माझ्याविरुद्ध वाईट योजना आवीत आहेत ते लोक तुङ्ग्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत.

<sup>151</sup>परमेश्वरा, तू माझ्या खूप जवळ आहेस आणि तुङ्ग्या सगळ्या आजांवर विश्वास ठेवणे शक्य आहे.

<sup>152</sup>मी खूप पूर्वी तुङ्ग्या करारावरुन शिकलो की तुङ्गी शिकवण सदैव राहणार आहे.

## रेश

<sup>153</sup>परमेश्वरा, माझे दुख बघ आणि माझी सुटका कर. मी तुङ्गी शिकवण विसरलो नाही.

<sup>154</sup>परमेश्वरा, माझी लढाई लढ, तू वचन दिल्याप्रमाणे मला जगू दे.

<sup>155</sup>दुष्ट लोक जिकिणार नाहीत कारण ते तुङ्गे नियम पालत नाहीत.

<sup>156</sup>परमेश्वरा, तू खूप द्याळू आहेस तू ज्या गोष्टी योग्य आहेत असे सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.

<sup>157</sup>मला दुख देण्याचा प्रयत्न करणारे अनेक शत्रू मला आहेत पण मी तुङ्ग्या कराराप्रमाणे वागणे सोडले नाही.

<sup>158</sup>मी त्या विश्वासघातक्यांना बघतो. परमेश्वरा, ते तुङ्गे शब्द पालत नाहीत. आणि मी त्यांचा तिरस्कार करतो.

<sup>159</sup>बघ, मी तुङ्ग्या आज्ञा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. परमेश्वरा, तुङ्ग्या सगळ्या प्रेमासकट मला जगू दे.

<sup>160</sup>परमेश्वरा, आगदी सुरुवाती पासून तुङ्गे सर्व शब्द विश्वसनीय होते. आणि तुङ्गे चांगले नियम सदैव राहातील.

## शीन

<sup>161</sup>शक्तिमान पुढाऱ्यांनी माझ्यावर विनाकारण हल्ला केला. पण मी फक्त तुङ्ग्या नियमांना भितो आणि मान देतो.

<sup>162</sup>परमेश्वरा, तुङ्गा शब्द मला आनंदी करतो नुकताच एखादा खरिजिना सापडलेल्या माणसासारखा मी आनंदित होतो.

<sup>163</sup>मला खोटे आवडत नाही. मला त्याचा वीट आहे पण परमेश्वरा, मला तुङ्गी शिकवण आवडते.

<sup>164</sup>मी दिवसातून सात वेळा तुङ्ग्या चांगल्या नियमांसाठी मी तुङ्गी स्तुती करतो.

<sup>165</sup>जे लोक तुङ्ग्या शिकवणुकीवर प्रेम करतात त्यांना खरी शांती लाभेल. कुठलीही गोष्ट त्यांचा अधिपात घडवणार नाही.

<sup>166</sup>परमेश्वरा, तू माझा उद्धार करावास म्हणून मी वाट बघत आहे. मी तुझ्या आज्ञा पाळल्या आहेत.

<sup>167</sup>मी तुझ्या कराराप्रमाणे वागलो, परमेश्वरा, मला तुझे नियम खूप आवडता.

<sup>168</sup>मी तुझा करार आणि तुझ्या आज्ञा पाळल्या. परमेश्वरा, मी जे काही केले ते सर्व तुला माहीत आहे.

### ताव

<sup>169</sup>परमेश्वरा, माझे आनंदी गाणे ऐक तू कबूल केल्याप्रमाणे मला शहाणा कर.

<sup>170</sup>परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. वचन दिल्याप्रमाणे माझा उद्धार कर.

<sup>171</sup>तू मला तुझे नियम शिकवलेस म्हणून मी एकदम गुणगान गायला सुरुवात केली.

<sup>172</sup>तुझ्या शब्दाला उत्तर देण्यासाठी मला मदत कर. आणि मला माझे गाणे म्हणू दे. परमेश्वरा, तुझे नियम चांगले आहेत.

<sup>173</sup>परमेश्वरा, मला मदत करण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोच कारण मी तुझ्या आज्ञाप्रमाणे वागणे पसंत केले.

<sup>174</sup>परमेश्वरा, तू माझा उद्धार करावास असे मला वाटो. पण तुझी शिकवण मला आनंद देते.

<sup>175</sup>परमेश्वरा, मला जगू दे आणि तुझे गुणगान करू दे. तुझ्या निर्णयाला मला मदत करू दे.

<sup>176</sup>मी हरवलेल्या मेंटीप्रमाणे रस्ता चुकलो. परमेश्वरा, मला शोधायला ये. मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.

### स्तोत्र 120

#### वर मंदिरांत जायाच्या वेळचे स्तोत्र

<sup>1</sup>मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने मला वाचवले.

<sup>2</sup>परमेश्वरा, माझ्याविषी खोल बोलण्या लोकांपासून मला वाचव त्या लोकांनी खच्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या.

<sup>3</sup>खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का? त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?

<sup>4</sup>सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि जळते निखरे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.

<sup>5</sup>खोटारड्यांनो, तुम्च्याजवळ राहणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे, केदारच्या तंबूत राहाण्यासारखे आहे

<sup>6</sup>शांतीचा तिरस्कार करण्याचा लोकांजवळ मी खूप काळ राहिलो आहे.

<sup>7</sup>मी म्हणालो, मला शांती हवी, म्हणून त्यांना युद्ध हवे आहे.

### स्तोत्र 121

#### वर मंदिरांत जायाच्या वेळचे स्तोत्र

<sup>1</sup>मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?

<sup>2</sup>माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.

<sup>3</sup>देव तुला खाली पढू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.

<sup>4</sup>इम्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही.

<sup>5</sup>परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.

<sup>6</sup>दिवसा सूर्य तुला दुख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.

<sup>7</sup>परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.

<sup>8</sup>परमेश्वर तुला जाप्या-येण्यात मदत करील परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.

### स्तोत्र 122

#### वर मंदिरांत जायाच्या वेळचे दाविदाचेस्तोत्र

<sup>1</sup>"आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या," असे लोक म्हणाले तेहा मी खूप आनंदात होतो.

<sup>2</sup>आपण इथे आहोत. यरुशलेमच्या दरवाजात उभे आहेत.

<sup>3</sup>हे नवीन यरुशलेम आहे. हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले.

<sup>4</sup>कुटुंबाचे जिथे जिथे जातात ती हीच जागा इम्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात. ही कुटुंबे देवाची आहेत.

<sup>5</sup>राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली. दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली.

<sup>6</sup>यरुशलेममध्ये शांती नंदाची म्हणून प्रार्थना करा. "जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल, अशी मी आशा करतो. तुझ्या चार भिंतीच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो. तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो."

<sup>7</sup>माझ्या भावांच्या आणि शेजांच्या भल्यासाठी तिथे शांती नंदो अशी मी आशा करतो.

<sup>8</sup>आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.

### स्तोत्र 123

#### वर व मंदिरांत जायाच्या वेळचे स्तोत्र

<sup>1</sup>देवा, मी वर बघून तुझी प्रार्थना करतो. तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस.

<sup>२</sup>गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूसाठी मालकावर  
अवलंबून असतात.

<sup>३</sup>त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर  
अवलंबून असतो. आपल्यावर दया करावी म्हणून आपण  
देवाची वाट बघतो.

<sup>४</sup>परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा खूप काळापासून  
आमचा अपमान होत आला आहेम्हणून तू दयावंत हो.

<sup>५</sup>गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला.  
ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते.

### स्तोत्र 124

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदावे स्तोत्र.

<sup>१</sup>परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय  
झाले असते? इम्राएल, मला उत्तर दे.

<sup>२</sup>लोकांनी आपल्यावर हल्ला केला तेव्हा जर परमेश्वर  
आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?

<sup>३</sup>आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते तेव्हा  
त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.

<sup>४</sup>आपल्या शत्रुंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरून  
गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.

<sup>५</sup>गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे  
आपल्या तोंडापर्यंत घेऊन आपल्याला बुडवले असते.

<sup>६</sup>परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रुंना  
आपल्याला पकडू दिले नाही आणि दार मारू दिले नाही.

<sup>७</sup>जाळ्यात सापडलेल्या आणि नंतर त्यातून सुटलेल्या  
पक्ष्याप्रमाणे आपण आहेत. जाळे तुटले आणि आपण  
त्यातून सुटले.

<sup>८</sup>परमेश्वराकडून आपली मदत आली. परमेश्वराने  
पृथ्वी आणि सर्वगं निर्माण केला.

### स्तोत्र 125

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

<sup>१</sup>जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन  
पर्वतासारखे आहेत. ते कधीही थर थरणार नाहीत. ते  
सदैव असतील.

<sup>२</sup>यशश्वरेमच्या सभोवती पर्वत आहेत आणि परमेश्वर  
त्याच्या माणसांभोवती आहे. तो त्याच्या माणसांचे सदैव  
रक्षण करील.

<sup>३</sup>दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही  
ताबा मिळवू शकणार नाहीत. जर तसे घडले तर चांगले  
लोकाही वाईट वागायला लागतील.

<sup>४</sup>परमेश्वरा, तू चांगल्या लोकांशी चांगला राहा ज्या  
लोकांची मने शुद्ध आहेत त्यांच्याशी तू चांगला  
राहा.

<sup>५</sup>दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात. परमेश्वर त्या  
दुष्ट लोकांना शिक्षा करील. इम्राएलमध्ये शांती नांदू  
दे.

### स्तोत्र 126

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

<sup>१</sup>परमेश्वर जेव्हा आपली परत मुट्टका करील तेव्हा ते  
स्वप्नासारखे असेल.

<sup>२</sup>आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील  
लोक म्हणतील, “इम्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने  
फार चांगली गोष्ट केली.”

<sup>३</sup>होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगलीगोष्ट  
केली तर आपण खूप आनंदी होऊ.

<sup>४</sup>परमेश्वरा, वाळवंटातले झारे पुन्हा पाण्याने भरून  
वहायला लागतात. तसेच आमहाला पुन्हा मुक्त कर.

<sup>५</sup>एखादा माणसू बी पेरते वेळी दुरुची असू शकेल. पण तो  
जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.

<sup>६</sup>तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दुरुची होईल. पण तो  
जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.

### स्तोत्र 127

शलमोनाचे वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.

<sup>१</sup>जर परमेश्वर घर बांधीत नसेल तर ते बांधांपर्यारे लोक  
त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत जर परमेश्वर शहरावर  
नजर ठेवीत नसेल तर पहरेकरी त्यांचा वेळ याचा घालवीत  
आहेत.

<sup>२</sup>भाकरी मिळवण्यासाठी लवकर उठणे आणि रात्री  
उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या  
लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील  
काळजी घेतो.

<sup>३</sup>मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत आईच्या  
शरीरातून मिळालेले ते फळ आहे.

<sup>४</sup>तरुण माणसाची मुले सैनिकाच्या भात्यातील  
बाणांसारखी आहेत.

<sup>५</sup>जो माणसू त्याचा भाता मुलांनी भरून टाकेल तो सुखी  
होईल.

<sup>६</sup>त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची  
मुले सार्वजनिक ठिकाणी \*त्याच्या शत्रूविरुद्ध त्याचे रक्षण  
करतील.

### स्तोत्र 128

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.

<sup>१</sup>परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत. ते देवाच्या इच्छे  
प्रमाणे जगतात.

<sup>२</sup>तू ज्या गोष्टीसाठी काम करतोस त्या गोष्टींचा तू  
उपभोग घेशील तू आनंदी राहाशील आणि तुळ्या बाबतीत  
चांगल्या गोष्टी घडतील.

---

सार्वजनिक ठिकाणी शब्दाशः “दारवाजा” याचा अर्थ एखाद्या  
माणसाची मुले शत्रूनी त्याला कोर्टात खेचले तर त्याचा बचाव  
करीत.

<sup>3</sup>घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखीअसेल.  
मेजाभोक्ती तुझी मुले तू लावलेल्या जैतनाच्या झाडांसारखी  
असतील.

<sup>4</sup>परमेश्वर अशा रोतीने त्याच्या भक्ताना आशीर्वाद देईल.

<sup>5</sup>परमेश्वर तुला सियोनवरून आशीर्वाद देवो.  
परमेश्वराच्या आशीर्वादाचा तू यरुशलेममध्ये जन्मभर  
आनंद उपजोगावा अशी आशा करतो.

<sup>6</sup>आणि तू तुझी नातवडे पाही पर्यंत जगशील अशी मी  
आशा करतो. इझाएलमध्ये शांती नांदू दे.

## स्तोत्र 129

वर मंदिरात जाप्याच्या वेळचे स्तोत्र

<sup>1</sup>“मला आयुष्यभर खूप शत्रू होते.” इझाएल, आम्हाला  
त्या शत्रुंबद्दल सांग.

<sup>2</sup>मला आयुष्यभर खूप शत्रू होते पण ते कधीही विजयी  
झाले नाहीत.

<sup>3</sup>माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले.  
मला खूप मोर्या आणि खोल जखमा झाल्या.

<sup>4</sup>पण परमेश्वराने दोर कापले आणि मला त्या दुट्टांपासून  
सोडवले.

<sup>5</sup>जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव  
झाला. त्यांनी लऱणे थांबवले आणि ते पळून गेले.

<sup>6</sup>ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते. ते गवत वाढवण्या  
आधीच मरून जाते.

<sup>7</sup>ते गवत कामगाराला मठ भरही मिळू शकत नाही.  
धान्याचा ढांग करण्याइतकेही ते नसते.

<sup>8</sup>त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला  
आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत. लोक त्यांचे स्वागत  
करून, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद  
देतो” असे म्हणणार नाहीत.

## स्तोत्र 130

वर मंदिरात जाप्याच्या वेळचे स्तोत्र

<sup>1</sup>परमेश्वरा, मी खूप मोर्या संकटात आहे. म्हणून मी  
तुला मदतीसाठी हाक मारात आहे.

<sup>2</sup>माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे. माझ्या मदतीच्या हाकेला  
ओ दे.

<sup>3</sup>परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या  
पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहणार  
नाही.

<sup>4</sup>परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर. म्हणजे मग  
तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.

<sup>5</sup>मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे. माझा  
आत्मा त्याची वाट बघत आहे. परमेश्वर जे सांगतो त्यावर  
माझा विश्वास आहे.

<sup>6</sup>मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे. मी सकाळ होण्याची  
खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.

<sup>7</sup>इझाएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. केवळ  
परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते परमेश्वर पुन्हा पुन्हा  
आपला उद्धार करतो आणि परमेश्वर इझाएलाला त्याच्या  
सर्व पापांबद्दल क्षमा करील.

## स्तोत्र 131

वर मंदिरात जाप्याच्या वेळचे स्तोत्र

<sup>1</sup>परमेश्वरा, मी गर्विच्छ नाही. मी कुणीतरी मोठा आहे  
असे मी वागत नाही मी खूप भव्य असे काही करायचा  
प्रयत्न करत नाही मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोर्ध्याची  
चिंता कधीच करत नाही.

<sup>2</sup>मी अगदी अविचल आहे. माझा आत्मा शांत आहे.

<sup>3</sup>माझा आत्मा आईच्या कुशीत समाधान पावलेल्या  
बाबासारखा अविचल आणि शांत आहे.

<sup>4</sup>इझाएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. त्याच्यावर आता  
आणि सदैव विश्वास ठेवत राहा.

## स्तोत्र 132

वर मंदिरात जाप्याच्या वेळचे स्तोत्र

<sup>1</sup>परमेश्वरा, दावीदाला किती त्रास झाला त्याची आठवण  
ठेव.

<sup>2</sup>दावीदाने परमेश्वराला वचन दिले. दावीदाने  
याकोबाच्या सर्वशक्तिमान देवाला खास वचन दिले.

<sup>3</sup>दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही. मी  
माझ्या अंथरुणावर झोपणार नाही. मी झोपणार नाही.

<sup>4</sup>माझ्या ढोळव्याना विश्रांती घेऊ देणार नाही.

<sup>5</sup>मी या पैकी कुठलीही गोष्टी जो पर्यंतपरमेश्वरासाठी,  
याकोबाच्या सर्वशक्तिमान देवासाठी घर सापडत नाही तो  
पर्यंत करणार नाही.”

<sup>6</sup>आम्ही याबद्दल एफकाथात ऐकले. आम्हाला कराराची  
पेटी किरि आथ येअरिम मध्ये सापडली.

<sup>7</sup>आपण पवित्र तंबूत जाऊ यादेव, ज्या पादासनावर आपले  
पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनावरल आपण प्रार्थना  
करू या.

<sup>8</sup>परमेश्वरा, तुझ्या विश्रांतीस्थानावरून तुझ्या शक्तिमान  
कोसासह उठ.

<sup>9</sup>परमेश्वरा, तुझे याजक चांगुलपणा ल्याले आहेत. तुझे  
भक्त खूप आनंदी आहेत.

<sup>10</sup>तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी, निवडलेल्या  
राजाला नकार देऊ नकोस.

<sup>11</sup>परमेश्वराने दावीदाला वचन दिले. परमेश्वराने  
दावीदाली प्राणाणिक राहाण्याचे वचन दिले. राजे दावीदाच्या  
कुठुंबातन्य येतील असे वचन परमेश्वराने दिले.

<sup>12</sup>परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी  
माझा करार पाळला आणि मी त्यांना शिकवलेले नियम  
पाळले तर तुझ्या कुठुंबातील कुणीतरी नेहमी राजा  
होईल.”



<sup>५</sup>ज्वाने आकाश निर्माण करण्यासाठी शाहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>६</sup>देवाने समुद्रावर शुष्क जमीन ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>७</sup>देवाने मोठा प्रकाश निर्माण केला. त्याचे प्रेम सदैव असते.

<sup>८</sup>दिवसावर राज्य करण्यासाठी देवाने सूर्याची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>९</sup>देवाने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि चांदण्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>१०</sup>देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या पहिल्या पुरुषांना आणि प्राण्यांना मारले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>११</sup>देवाने इम्हाएलला मिसरमधून बाहेर काढले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>१२</sup>देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>१३</sup>देवाने लाल समुद्र दोन भागात विभागला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>१४</sup>देवाने इम्हाएलला समुद्रमधून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>१५</sup>देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>१६</sup>देवाने त्याच्या माणसांना वाळवंटातून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>१७</sup>देवाने शक्तिशाली राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>१८</sup>देवाने बळबान राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>१९</sup>देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>२०</sup>देवाने बाणानच्या ओग राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>२१</sup>देवाने त्याची जमीन इम्हाएलला दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>२२</sup>देवाने ती जमीन इम्हाएलला नजराणा म्हणून दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>२३</sup>आमचा पराभव झाला तेव्हा देवाने आमची आठवण ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>२४</sup>देवाने आम्हाला आमच्या शत्रूपासून वाचवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>२५</sup>देव प्रत्येक माणसाला अन्न देतो. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

<sup>२६</sup>स्वर्गातिल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

### स्तोत्र 137

<sup>१</sup>आम्ही बाबेलच्या नव्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो.

<sup>२</sup>आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या.

<sup>३</sup>बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.

<sup>४</sup>परंतु परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे गाऊ शक्त नाही.

<sup>५</sup>यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुढी कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.

<sup>६</sup>यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुढी कधीही गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी चवन देतो.

<sup>७</sup>यरुशलेम नेहमी माझा सर्वांत मोठा आनंद असेल असे मी चवन देतो.

<sup>८</sup>बाबेल, तुला नाश होईल. जो तुला तुझ्या योग्य अशी शिक्षा देईल त्याला देव आशीर्वाद देईल. तू जसा आम्हाला दुख देतोस तसेच दुख जो तुला देईल त्याला धन्यवाद.

<sup>९</sup>जो माणूस तुझी मुले धरतो आणि त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो.

### स्तोत्र 138

#### दर्वीदर्वे स्तोत्र

<sup>१</sup>देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन.

<sup>२</sup>देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरसमोर नतमस्तक होतो. मी तुझ्या नावाची, तुझ्या खन्याची प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो. तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिद्ध आहेस. आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस.

<sup>३</sup>देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली आणि तू मला ओ दिलीस. तू मला शाती दिलीस.

<sup>४</sup>परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील तेव्हा ते तुझी स्तुती करतील.

<sup>५</sup>ते परमेश्वराच्या पृथ्वीतीचे गुणगान करतील कारण परमेश्वराची महिमा अगाध आहे.

<sup>६</sup>दिव फार महत्वाचा आहे पण तो दुबळ्यालोकांचा कैवारी आहे गर्विष्ठ लोक काय करतात ते देवाला माहीत आहे परंतु तो त्यांच्यापासून दूर राहातो.

<sup>७</sup>देवा, मी जर संकटात सापडलो तर मला जिवंत ठेव. जर माझे शत्रू माझायावर रागावले तर त्यांच्यापासून माझे रक्षण कर.

<sup>८</sup>परमेश्वरा, तू कबूल केलेल्या वस्तू मला दे. परमेश्वरा, तुझे खरे प्रेम सदैव असते. परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस, आता आम्हाला सोऱू नकोस.

## स्तोत्र 139

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.

<sup>१</sup>परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबदल सर्व काही माहीत आहे.

<sup>२</sup>मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुन्ही कळतात.

<sup>३</sup>परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते. मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.

<sup>४</sup>परमेश्वरा, मला काय म्हणावचे आहे ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.

<sup>५</sup>परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस. माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळ्वारपणे माझ्यावर ठेवतोस.

<sup>६</sup>तुला जे सर्वकाही माहीत आहे त्याचे मला आश्वर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.

<sup>७</sup>मी जिथे जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही.

<sup>८</sup>परमेश्वरा, मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.

<sup>९</sup>परमेश्वरा, मी जर पूर्वकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस. मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलो तर तिथे ही तू असतोस.

<sup>१०</sup>तिथेही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस.

<sup>११</sup>परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन, “दिवस रात्री बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.”

<sup>१२</sup>पण परमेश्वरा, काळोख देखील तुझ्यासाठी पुरेसा दाट नाही तुझ्यासाठी रात्र दिवसासारखीच प्रकाशमय आहे.

<sup>१३</sup>परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबदल सर्वकाही माहीत होते.

<sup>१४</sup>परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. तू मला अद्भुत आणि अतिशय सुंवरीतीने निर्मिलेस तू जे केलेस ते खुपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.

<sup>१५</sup>तुला माझ्याबदल सारे माहीत आहे माझी शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हडे वाढत असताना पाहिलीस.

<sup>१६</sup>माझे अवयव वाढत असताना त पाहिलेस त तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस. तू माझी रोज पाहणी केलीस. त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.

<sup>१७</sup>तुझे विचार मला महत्वाचे आहेत, देवा तुला खूप माहीत आहे.

<sup>१८</sup>मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल. आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हामी तुझ्याजवळच असेन.

<sup>१९</sup>देवा, दुष्ट लोकांना मारून टाक. त्या खुन्यांना माझ्यापासून दूर ने.

<sup>२०</sup>ते वाईट लोक तुझ्याबदल वाईट बोलतात. ते तुझ्या नावाविषयी वाईट गोष्ठी सांगतात.

<sup>२१</sup>परमेश्वरा, जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. जे लोक तुझ्याविरुद्ध जातात त्यांचा मी तिरस्कार करतो.

<sup>२२</sup>मी त्यांचा संपूर्ण तिरस्कार करतो. तुझे शत्रू माझेही शत्रु आहेत.

<sup>२३</sup>परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.

<sup>२४</sup>माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ आणि मला “सनातन मागाचा” रस्ता दाखव.

## स्तोत्र 140

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत

<sup>१</sup>परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव दुष्टांपासून माझे रक्षण करा.

<sup>२</sup>ते लोक वाईट गोष्ठी करण्याच्या योजना आखत आहेत. ते लोक नेहमी भांडणाला सुरुवात करतात.

<sup>३</sup>त्यांच्या जिभा विषारी सापाचे विष आहे.

<sup>४</sup>परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव. वाईट लोकांपासून माझे रक्षण करा. ते लोक माझा पाठलाग करतात, आणि मला त्रास द्यावचा प्रयत्न करतात.

<sup>५</sup>त्या गर्बिष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापाळा रचला. त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले त्यांनी माझ्या मार्गात सापाळा लावला.

<sup>६</sup>परमेश्वरा, तू माझा देव आहेस. परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.

<sup>७</sup>परमेश्वरा, तू माझा बलदंड प्रभु आहेस. तू माझा रक्षणकर्ता आहेस. लढाईत माझे डोके वाचवणाऱ्या शिस्त्रासारखा तू आहेस.

<sup>८</sup>परमेश्वरा, त्या दुष्ट लोकांच्या इच्छापूर्ण होऊ देऊ नकोस. त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नकोस.

<sup>९</sup>परमेश्वरा, माझ्या शत्रूना जिंकू देऊ नकोस. ते लोक वाईट योजना आखत आहेत. पण त्या वाईट गोष्ठी त्यांच्याच बाबतीत घूरू दे.

<sup>१०</sup>त्यांच्या डोक्यावर निखरे ओत. माझ्या शत्रूना आगीत फेकून दे. त्यांना वर चढून पुढा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्हुयात फेकून दे.

<sup>११</sup>परमेश्वरा, त्या खोटाराड्यांना जगू देऊ नकोस. त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.

<sup>१२</sup>परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तज्ज्ञे न्याय करील हे मला माहीत आहे. देव असहाय्य लोकांना साहाय्य करील.

<sup>13</sup>परमेश्वरा चांगले लोक तुझ्या नावाची सुती करतील. चांगले लोक तुझी उपासना करतील.

### स्तोत्र 141

#### दावीदाचे एक सुतिगीत

<sup>1</sup>परमेश्वरा, मी तुला मदतीसाठी हाक मारली. मी तुझी प्रार्थना करतो तेव्हा तू लक्ष दे त्वरा कर आणि मला मदत कर.

<sup>2</sup>परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. ती जळणाऱ्या धूपाप्रमाणे असू दे. ती संध्याकाळच्या अर्पणा प्रमाणे असू दे.

<sup>3</sup>परमेश्वरा, मी जे बोलतो त्यावर नियंत्रण ठेवायला मला मदत कर. मी बोलतो त्यावर लक्ष ठेवायला मला मदत कर.

<sup>4</sup>माझ्यात वाईट गोष्टी करायची इच्छा उत्पन्न होऊ देऊ नकोस. वाईट लोक चुकीच्या गोष्टी करतात तेव्हा मला त्यांच्यात जाओ देऊ नकोस. वाईट लोकांना ज्या गोष्टी करायला आवडते त्यात मला भाग घेऊ देऊ नकोस.

<sup>5</sup>चांगला माणूस माझ्या चुका दुरुस्त करू शकतो. तो त्याचा दयाळूपूणाच होईल. तुझे भक्त माझ्यावर टीका करू शकतात. त्यांना करण्यासाठी ती चांगली गोष्ट असेल. मी ती स्वीकारीन परंतु वाईट लोक ज्या वाईटगोष्टी करतात त्यांच्याविरुद्ध मी नेहमी प्रार्थना करीन.

<sup>6</sup>त्यांच्या राज्यकर्त्ताना सिक्षा होऊ दे. नंतर लोकाना कळेल की मी खेरे बोलत होतो.

<sup>7</sup>लोक जमीन खणतात आणि नांगरतात आणि सभोवताली घाण टाकतात. त्याच रीतीने हाडे त्यांच्या थडगळांभोवती विखरून टाकली जातील.

<sup>8</sup>परमेश्वरा, माझ्या प्रभु मी तुझ्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. कृपा करून मला मरू देऊ नको.

<sup>9</sup>वाईट लोक माझ्यासाठी सापले रचतात. मला त्यांच्या सापळ्यात पडू देऊ नकोस त्यांना मला पकडू देऊ नकोस.

<sup>10</sup>वाईट लोकांना त्यांच्याच सापळ्यात पडू दे आणि मला कसलीही इजा न होता दूर जाऊ दे.

### स्तोत्र 142

#### दावीदाचे मास्कील तो युरेत असतानाची प्रार्थना.

<sup>1</sup>मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन. मी परमेश्वराची प्रार्थना करीन.

<sup>2</sup>मी परमेश्वराला माझ्या समस्यांबद्दल सांगेन. मी परमेश्वराला माझ्या संकटांबद्दल सांगेन.

<sup>3</sup>माझ्या शर्त्रीनी माझ्यासाठी सापला रचला आहे मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे. पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.

<sup>4</sup>मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र विस्त नाहीत. पळळून जाण्यासाठी मला कुठलीही

जागा नाही. मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.

<sup>5</sup>म्हणून मी परमेश्वराकडे मदतीची याचना करतो. परमेश्वरा, तूच माझी सुरक्षित जागा आहेस तूच मला जगू देऊ शकतोस.

<sup>6</sup>परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐकमला तुझी फार गरज आहे. जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव. ते लोक मला फार भारी आहेत.

<sup>7</sup>हा सापला टाळण्यासाठी मला मदत कर. म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणान करीन. आणि चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील कारण तू माझी काळजी घेतलीस.

### स्तोत्र 143

#### दावीदाचे सुतिगीत.

<sup>1</sup>परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या प्रार्थने कडे लक्ष दे आणि नंतर माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. तू खरोखरच चांगला आणि निष्ठावान आहेस हे मला दाखव.

<sup>2</sup>माझा, तुझ्या सेवकाचा न्यायनिवाडा करू नकोस. कारण हे देवा, कोणीही जिवंत व्यक्ती तुझ्या दृष्टीने निरपाराधी ठरत नाही.

<sup>3</sup>पण माझे शत्रू माझा पाठलाग करीत आहेत. त्यांनी माझे आयुष्य घाणत बरबाद केले आहे. ते मला खूप पूर्वी मेलेल्या लोकांसारखे अंधां्याथडग्यात लोटत आहेत.

<sup>4</sup>मी आशा सोडण्याच्या तयारीत आहे. माझा धीर सुटत चालला आहे.

<sup>5</sup>पण पूर्वी घडलेल्या घटना मला आठवत आहेत तू ज्या गोष्टी केल्यास त्यांचा मी विचार करतो तू आपल्या महान शक्तीने ज्या गोष्टी केल्यास त्या बद्दल मी बोलत आहे.

<sup>6</sup>परमेश्वरा, मी माझे बाहू उभासून तुझी प्रार्थना करतो. तहानेली जमीन जशी पावसाची वाट बघते तशी मी तुझ्या मदतीची वाट बघत आहे.

<sup>7</sup>परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे. माझा धीर आता सुटला आहे. माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला मरू देऊ नकोस आणि थडग्यात पडलेल्या मेलेल्या मासांप्रमाणे मला होऊ देऊ नकोस.

<sup>8</sup>परमेश्वरा, या सकाळी मला तुझे खेरे प्रेम दाखव. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी ज्या गोष्टी करायला हव्या त्या मला दाखव. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले आहे.

<sup>9</sup>परमेश्वरा, मी तुझ्याकडे संरक्षणासाठी येतो. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.

<sup>10</sup>मी जे करावे असे तुला वाटते ते मला दाखव. तू माझा देव आहेस तुझे चांगले मन आत्मा मला साध्या देशात घेऊन जाऊ दे.

<sup>11</sup>परमेश्वरा, मला जगू दे. म्हणजे लोक तुझ्या नावाची सुती करतील. तू खरोखरच चांगला आहेस

हे मला दाखव आणि माझ्या शत्रूपासून माझे र क्षण कर.

<sup>12</sup>परमेश्वरा, मला तुझे प्रेम दाखव. जे शत्रू मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत त्याचा पराभव कर. का? कारण मी तुझा सेवक आहे.

## स्तोत्र 144

### दावीदावे स्तोत्र

<sup>1</sup>परमेश्वर माझा खडक आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर मला युद्धाचे शिक्षण देतो. परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो.

<sup>2</sup>परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे परमेश्वर माझी सुटका करतो. परमेश्वर माझी ढाळ आहे मी त्याच्यावर वशवास ठेवतो. परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला मदत करतो.

<sup>3</sup>परमेश्वरा, तुला लोक महत्वाचे का वाटतात? आम्ही तुझ्या लक्षात तरी कसे येतो?

<sup>4</sup>माणसाचे आयुष्म म्हणजे हवेचा झोत, माणसाचे आयुष्म म्हणजे नाहीशी होत जाणारी सावली.

<sup>5</sup>परमेश्वरा, आकाश फाड आणि खाली ये, पर्वतांना हात लाव आणि त्यांतून धूर बाहेर घेईल.

<sup>6</sup>परमेश्वरा, विजेला पाठऱ आणि माझ्या शत्रूला पांगव तुझे बाण सोड आणि त्यांना पळवून लाव.

<sup>7</sup>परमेश्वरा, स्वर्गातून खाली पोधीच आणि मला वाचव. मला या शत्रूच्या समुद्रात बुडू देऊ नकोस. मला त्या परव्यापासून वाचव.

<sup>8</sup>हे शत्रू खोटारडे आहेत. ते खन्या नसलेल्या गोष्टी सांगतात.

<sup>9</sup>परमेश्वरा, मी तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दलचे नवे गाणे गाईन. मी तुझी स्तुती करेन. आणि दहा तारांची वीणा वाजवेन.

<sup>10</sup>परमेश्वर राजांना त्यांच्या लढाया जिंकायला मदत करतो. परमेश्वराने त्याचा सेवक दावीद याला त्याच्या शत्रंच्या तलवारीपासून वाचवले.

<sup>11</sup>मला या परव्यापासून वाचव. हे शत्रू खोटारडे आहेत. ते खन्या नसलेल्या गोष्टी सांगतात.

<sup>12</sup>आमची तरुण मुले बळकट झाडांसारखी आहेत. आमच्या मुली राजावडातल्या सुंदर सजावटीप्रमाणे आहेत.

<sup>13</sup>आमची धान्यांची कोठारे वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली आहेत. आमच्या शेतात हजारो मेंड्या आहेत.

<sup>14</sup>आमचे सैनिक सुरक्षित आहेत. कुठलाही शत्रू आत येण्याचा प्रयत्न करीत नाही. आम्ही लढाईवर जात नाही. आमच्या रस्त्यात लोक ओरडत नाहीत.

<sup>15</sup>अशावेळी लोक खूप आनंदी असतात. जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात.

## स्तोत्र 145

### दावीदावे स्तोत्र

<sup>1</sup>देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.

<sup>2</sup>मी तुझी रोज स्तुती करतो. तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.

<sup>3</sup>परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात. त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करू शकत नाही.

<sup>4</sup>परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.

<sup>5</sup>तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.

<sup>6</sup>परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन.

<sup>7</sup>तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.

<sup>8</sup>परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे.

<sup>9</sup>परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो. तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो.

<sup>10</sup>परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप होतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.

<sup>11</sup>तुझे राज्य किंती महान आहे हे ते सांगताततू किंती महान आहेस हे ते सांगतात.

<sup>12</sup>म्हणून परमेश्वरा, तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते. तुझे राज्य किंती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते.

<sup>13</sup>परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील. तू सदैव राज्य करशील.

<sup>14</sup>जे लोक खाली पडले आहेत त्यांना परमेश्वर उचलतो. जे लोक संकटात आहेत त्यांना परमेश्वर मदत करतो.

<sup>15</sup>परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देऊस.

<sup>16</sup>परमेश्वरा, तू तुझे होत उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लगेल ते सर्व देतोस.

<sup>17</sup>परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते. तो जे करतो ते सर्व तो किंती चांगला आहे, ते वाखवते.

<sup>18</sup>जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो. जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो त्याच्या अगदी जवळ तो असतो.

<sup>19</sup>भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो. परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो. तो त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो आणि त्यांना वाचवतो.

<sup>20</sup>जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.

<sup>21</sup>मी परमेश्वराची स्तुती करेन प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.

### स्तोत्र 146

<sup>1</sup>परमेश्वराची स्तुती करा. माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.

<sup>2</sup>मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.

<sup>3</sup>तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका. लोकावर विश्वास टाकू नका का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.

<sup>4</sup>लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.

<sup>5</sup>पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.

<sup>6</sup>परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या. परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.

<sup>7</sup>जे लोक दुखी कष्टी आहेत त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.

<sup>8</sup>परमेश्वर आंध्रक्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो. संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो परमेश्वराला चांगले लोक आवडतात.

<sup>9</sup>परमेश्वर आपल्या देशतल्या परक्यांचे रक्षण करतो. परमेश्वर विधवांची आणि अनाथांची काळजी घेतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.

<sup>10</sup>परमेश्वर सदैव राज्य करील सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील परमेश्वराची स्तुती करा.

### स्तोत्र 147

<sup>1</sup>परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. आपल्या देवाचे गुणगान करा. त्याची स्तुती करणे चांगले आणि अल्हाददायक आहे.

<sup>2</sup>परमेश्वराने यशस्वलेम बांधले. इम्प्राएलाच्या ज्या लोकांना कौदी म्हणून नेले होते त्यांना देवाने परत आणले.

<sup>3</sup>देव त्यांच्या विरीर्ण हृदयावर फुंकर घालतो आणि त्यांच्या जखांनांना मलम पटू करतो.

<sup>4</sup>देव तारे मोजतो आणि त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते.

<sup>5</sup>आपला प्रभु खप मोठा आहे. तो फकर शक्तीवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोर्धनी नार्यादा नाही.

<sup>6</sup>परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो. परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.

<sup>7</sup>परमेश्वराला धन्यवाद द्या. आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा.

<sup>8</sup>देव डगांनी आकाश भरून टाकतो. देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो. देव डोंगरावर गवत उगवतो.

<sup>9</sup>देव प्राण्यांना अन्न देतो देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो.

<sup>10</sup>युद्धातले घोडे आणि बलवान सैनिक त्याला आनंद देत नाहीत.

<sup>11</sup>जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो. जे लोक त्याच्या खन्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.

<sup>12</sup>यशश्वलेम, परमेश्वराची स्तुती कर. सियोन तुझ्या देवाची स्तुती कर.

<sup>13</sup>यशश्वलेम, देव तुझे दरवाजे बुलंद बनवतो आणि देव तुझ्या शहरातल्या लोकांना आशीर्वाद देतो.

<sup>14</sup>देवाने तुझ्या देशात शांती आणली. म्हणून युद्धात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही. आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपर धान्य आहे.

<sup>15</sup>देव पृथ्वीला आज्ञा करतो आणि ती त्या आज्ञा त्वरित पालते.

<sup>16</sup>जमीन लोकरी सारखी संपूर्ण पांढरी होई पर्यंत देव हिमवर्षाव करतो. देव गोठलेले बर्फधुलीसारखे हवेत उडू देतो.

<sup>17</sup>देव, आकाशातून दगडाप्रमाणे गारांचावर्षाव करतो. तो जी थंडी पाठवतो तिचा सामना कुणीही करू शकत नाही.

<sup>18</sup>नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात. बर्फ वित्तायला लागते आणि पाणी वाहायला लागते.

<sup>19</sup>देवाने याकोबाला (इम्प्राएल) त्याची आज्ञा दिली. देवाने इम्प्राएलला त्याचे नियम दिले.

<sup>20</sup>देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही. देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.

### स्तोत्र 148

<sup>1</sup>परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांने स्वर्गात्मन परमेश्वराची स्तुती करा.

<sup>2</sup>सर्वे देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याची स्तुती करा. सैनिकांनो, त्याची स्तुती करा.

<sup>3</sup>सूर्य-चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा. ताऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.

<sup>4</sup>सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा. आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.

<sup>5</sup>परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.

<sup>६</sup>देवाने या सगळ्या गोर्धनीची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली देवाने कढीही न संपाणरे नियम केले.

<sup>७</sup>पृथ्वीवरच्या सर्वं गोर्धनींनो, परमेश्वराची स्तुती करा. महासगरातल्या सगरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.

<sup>८</sup>देवाने अग्री आणि गारा, बर्फ आणि धूर आणि सर्व वाढळे निर्माण केली.

<sup>९</sup>देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे आणि देवदार वृक्ष निर्मिले.

<sup>१०</sup>देवाने सर्वं जंगली प्राणी आणि पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.

<sup>११</sup>देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले. त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.

<sup>१२</sup>देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या. देवाने वृद्ध आणि तरुण माणसे निर्माण केली.

<sup>१३</sup>परमेश्वराच्या नावाचा गुणगोरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.

<sup>१४</sup>देव त्याच्या माणसाना बलवान करील. लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील लोक इम्हाएलची स्तुती करतील. हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लडतो. परमेश्वराची स्तुती करा.

### स्तोत्र 149

<sup>१</sup>परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या नवीन गोर्धी केल्यात्याबद्दलचे नवे गाणे गा. ज्या सभेत त्याचे भक्त भेटतातत्या संभेत त्याचे गुणगान करा.

<sup>२</sup>इम्हाएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्यावरोबर आनंदोत्सव साजरा करू द्या. सियोननच्या लोकांना त्यांच्या राजावरोबर आनंद उपभोग द्या.

<sup>३</sup>त्या लोकांना डफाच्या आणि वीणेच्या तालावर नाच करून देवाची स्तुती करू द्या.

<sup>४</sup>परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली त्याने त्याचा उधार केला.

<sup>५</sup>देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा.झोपी गेल्यावरही आनंदी राहा.

<sup>६</sup>लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करू द्या. आणि त्यांना त्यांच्या शंत्नांना शिक्षा करू द्या. त्यांना त्या लोकांना शिक्षा करू द्या.

<sup>७</sup>देवाचे लोक त्या राजांना आणि महत्वाच्या लोकांना साखळळळळाने बांधतील.

<sup>८</sup>देवाने आजा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील. देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात. परमेश्वराचे गुणगान करा

### स्तोत्र 150

<sup>१</sup>परमेश्वराची स्तुती करा देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.

<sup>२</sup>देव ज्या महान गोर्धी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा. ह्याह्या त्याच्या सर्वं मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा.

<sup>३</sup>तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा. सतरीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा.

<sup>४</sup>डफ वाजवून आणि नाचन देवाची स्तुती करा. ततुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.

<sup>५</sup>जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा. झाणझाणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा.

<sup>६</sup>प्रत्येक जिवंत वस्तू परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.

# License Agreement for Bible Texts

**World Bible Translation Center**  
**Last Updated: September 21, 2006**

Copyright © 2006 by World Bible Translation Center  
All rights reserved.

## **These Scriptures:**

- Are copyrighted by World Bible Translation Center.
- Are not public domain.
- May not be altered or modified in any form.
- May not be sold or offered for sale in any form.
- May not be used for commercial purposes (including, but not limited to, use in advertising or Web banners used for the purpose of selling online add space).
- May be distributed without modification in electronic form for non-commercial use. However, they may not be hosted on any kind of server (including a Web or ftp server) without written permission. A copy of this license (without modification) must also be included.
- May be quoted for any purpose, up to 1,000 verses, without written permission. However, the extent of quotation must not comprise a complete book nor should it amount to more than 50% of the work in which it is quoted. A copyright notice must appear on the title or copyright page using this pattern: "Taken from the HOLY BIBLE: EASY-TO-READ VERSION™ © 2006 by World Bible Translation Center, Inc. and used by permission." If the text quoted is from one of WBTC's non-English versions, the printed title of the actual text quoted will be substituted for "HOLY BIBLE: EASY-TO-READ VERSION™." The copyright notice must appear in English or be translated into another language. When quotations from WBTC's text are used in non-saleable media, such as church bulletins, orders of service, posters, transparencies or similar media, a complete copyright notice is not required, but the initials of the version (such as "ERV" for the Easy-to-Read Version™ in English) must appear at the end of each quotation.

Any use of these Scriptures other than those listed above is prohibited. For additional rights and permission for usage, such as the use of WBTC's text on a Web site, or for clarification of any of the above, please contact World Bible Translation Center in writing or by email at [distribution@wbtc.com](mailto:distribution@wbtc.com).

World Bible Translation Center  
P.O. Box 820648  
Fort Worth, Texas 76182, USA  
Telephone: 1-817-595-1664  
Toll-Free in US: 1-888-54-BIBLE  
E-mail: [info@wbtc.com](mailto:info@wbtc.com)

**WBTC's web site** – World Bible Translation Center's web site: <http://www.wbtc.org>

**Order online** – To order a copy of our texts online, go to: <http://www.wbtc.org>

**Current license agreement** – This license is subject to change without notice. The current license can be found at: <http://www.wbtc.org/downloads/biblelicense.htm>

**Trouble viewing this file** – If the text in this document does not display correctly, use Adobe Acrobat Reader 5.0 or higher. Download Adobe Acrobat Reader from:  
<http://www.adobe.com/products/acrobat/readstep2.html>

**Viewing Chinese or Korean PDFs** – To view the Chinese or Korean PDFs, it may be necessary to download the Chinese Simplified or Korean font pack from Adobe. Download the font packs from:  
<http://www.adobe.com/products/acrobat/acrasianfontpack.html>